

श्री.
सर्वसंग्रह मासिकपुस्तका-
पैकीं पदसंग्रह.

भाग २ रा.

हैं पुस्तक,

रावजी श्रीधर गोंधळेकर

यांनीं

आपल्या "जगद्धितेच्छु" छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें.

पुणें, पेठ शनवार मेहुणपुरा.

ता० १ सप्तंबर १८९७ इसवी.

आवृत्ति १ ली.

किंमत १२ आणे.

(सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणे गोंधळेकर यांनीं या पुस्तकावर सर्व प्रकारे आपला हक्क ठेविला आहे.)

1701

प्रस्तावना.




या ग्रंथांत अनेक भगवद्भक्त सत्पुरुषांची भक्ति ज्ञान वैराग्यपर पदें रागांसहित घातलीं आहेत. पदांची भाषा फार सुरस आहे. आर्क्षी उत्तम माहितगार शास्त्रांचांकडून हा ग्रंथ शुद्ध करवून छापिला आहे. या ग्रंथाच्या वाचनानें बहुतकरून लोकांची सन्मार्गाकडे प्रवृत्ति व्हावीच अशीं उत्तम पदें यांत आहेत. एकंदरीत हा ग्रंथ संग्रहीं ठेवण्यास फारच योग्य आहे. सर्व लोकांस घेण्यास सुलभ पडावा ह्मणून या ग्रंथाची किंमत अवघी १२ आणे ठेविली आहे.

रावजी श्रीधर गोंधळेकर.

— 1701

अनुक्रमणिका.



त विठ्ठल	१
मदास स्वामी	२२
स	४२
हिरोबा	४९
मदेव	५८
राबाई	६०
मकराय	६३
वचिद्धन	७२
नपुरी	७६
यरामात्मज	८३
त्र्यंबकसुत	८४
, आत्मारामबोवा	८५
सावीनंदन	८६
स	८७
भिकजोशी	८८
.....	८९

राजाराम, बल्लव गुंडोबोवा,	९०
रामनाथ, रामसाधु	९१
सदाशिव, कमाल, बाळकृष्ण	९२
पलट्टदास, देवनाथ	९३
मोरोपंत, माणिकप्रभु	९४
दुलनदास, मत्स्येंद्रनाथ	९५
निपटनिरंजन	९६
पांडुअर्जुन, गोरखनाथ	९७
गोपाळनाथ	९९
टीकादास	१००
गंगाधरात्मज	१०१
मुक्ताबाई, सखाराम	१०२
गोपाळात्मज	१०३
देवदास	१०४
शुकानंद	१०५
स्फुटपदें	१०६
सूरदास	११३
नरसीमेहता	११९



विक्रीस तयार. हरिदास बत्तिशी.

कीर्तनकार कीर्तनांत, श्रोते मंडळींत हास्यरस उत्पन्न करण्याकरितां ज्या नकला व गोष्टी सांगतात, त्यांचा संग्रह यांत केला आहे. शीण आला असेल अशा वेळीं मनाची करमणूक करण्यास हें पुस्तक फार उपयोगाचें आहे. यांतलि कित्येक गोष्टी पोट धरवखून हंसल्याखेरीज वाचून संपतच नाहींत. या पुस्तकाच्या वाचनांनें थोडा तरी बहुश्रुतपणा आल्यावांचून रहाणार नाहीं. किंमत ८ आणे. ट. हं. १ आणा.

कीर्तनतरंगिणी.

भाग १ ते ४.

या चारी भागांत अनेक प्रकारचीं आख्यानें असून, चारी भागांच्या हरिदासांस कीर्तन करण्याकरितां दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची जरूर लागणार नाहीं, अशी यांत योजना केली आहे. किंमत प्रत्येकीं १४ आणे, १ रुपया २ आणे, १४ आणे व १ रु०. शिव

सुभाषित संग्रह.

भाग १ ते २.

नवीन ग्रंथ लिहिणारे, सभेत व्याख्याने देणारे, कीर्तन करणारे, पुराण सांगणारे व चार मंडळींत बसून गोष्टी सांगणारे लोक यांस तर ह्या पुस्तकाच्या वाचनापासून पुष्कळ फायदा होईलच. परंतु क्षणभर एकांतांत बसून जे कोणी हे पुस्तक वाचतील त्यांस सुद्धा या पुस्तकाच्या वाचनाने अत्यानंद झाल्यावांचून राहणार नाही. किंमत प्रत्येकीं १ रुपया, टपाल खर्च प्रत्येकीं २ आणे.

भागवतसारामृत.

श्रीमद्भागवतासारखा परम पूज्य असा दुसरा ग्रंथच नाही. तो अतिशय मोठा व मूळ संस्कृत असल्याने प्राकृतांस त्याचा उपयोग होत नाही. ती उणीव ह्या ओवीबद्ध ग्रंथाने भरून काढिली आहे. प्रत्येक हिंदूने एक वेळ हा ग्रंथ अवश्य वाचावा. किंमत ४ रुपये, ट. ख. १० आणे.

म्यानेजर जगद्धितेच्छु प्रेस, पुणे.

श्री.

सर्वसंग्रह मासिक पुस्तका- पैकी पदसंग्रह.

भाग २ रा.

विठ्ठलपंत.

पद १.

शंकराचें ध्यान.

ध्यावा परब्रह्म शिव सांब ॥ स्फटिकमन्निभप्रभ, शुभमस्मोद्भू-
लितविग्रह, बालबालरुद्राक्षमालिकावद्धीपिंगटोत्तुंग—जटाजूट, नट-
तटांत परिमर रिंगद्वांगतरंगशेखर, खवदमृतद्रव—विलसदर्धशशि-
बिंब ॥ ध्यावा परब्रह्म शिव सांब ॥ १ ॥ मृगमदतिलकितभव्यके-
श, त्रिपुंड्रभालज्वलज्ज्वलनाशिव, भुजगकुंडलोद्भासि—गंडयुग,
तरुणारससंपूर्ण कमलदल—विशालनयनत्रयीत्रयीमय, तिलककुमुममु-
नोहरनासिक, इंदुवदननवकुंदरदन, शुचिमंदमधुरतरहासचंद्रिका—
वेकसत्सदधरबिंब ॥ ध्यावा० ॥ २ ॥ इंद्रनीलमणिसमगल, कंद-
शपीनचंधुरस्कंध, चंदनद्रवपरिरूषित, भव्यसहचरस्वर्णकटककेयूर-
तोडरांगुलीयभूषितकुतककुरंग, कुटारवराभयलांछितवांछितदानसम-

र्थक, मूर्तपरमपुरुषार्थचतुष्टयवाह, निर्बाहृतदुष्टदनुजजनदंभ ॥
 ध्यावा० ॥ ३ ॥ वक्षस्थल अतिविशालउदरवलित्रयबंधुर लक्षुस्थूल-
 रुद्राक्ष, कलितनागेंद्रहार, नागेंद्रयज्ञ गुण, मधुरगंधकल्पद्रुमकुसु-
 मोदारहारपरिलुभ्यत्सत्तमचित्तमत्तरोलंब ॥ ध्यावा० ॥ ४ ॥ आर्दि-
 शक्ति वामांकी शोभे, मृतजंभारिप्रमुखकृट्टंबा शुभासरवचकृतसंरंभा,
 पालितनिजपदभक्तकदंबा, रोलंबाभचिकुरानिकुरबा वदनविडंबित
 शशधराबिंबा, मंदहास मधुराधगर्बिंबा, कुंकुमसंभावितकृचकुंभा,
 कौसुंभांबर-लसितनितंबा, श्रीजगदंबा, दक्षिणभागी, ब्रह्मवर्षपद-
 सार्वभौमसाम्राज्यसनाथस्वामिषडानन करपल्लव संलालितखेलद्वा-
 ल्लवेपहेरंब ॥ ध्यावा० ॥ ५ ॥ व्यघ्रचर्मपरिधान कटितयीं नागबद्ध
 -परिणद्ध बद्ध पद्मासन सुंदर जानुजंघ अवगद, गुल्फयुग वृत्त
 वृत्त उत्तुंगरक्तनख चरणयुगल, यत्क्षणिकचिंतनें झटिति तुटति
 भवबंध समग्रहि नलगे क्षणाहि विलंब ॥ ध्यावा० ॥ ६ ॥ *इंद्र
 बन्धि यम वरुण समीरण कुबेर रक्षो यक्ष सिद्ध विद्याधर किन्नर
 साध्य सर्प गंधर्व अप्सरा सनक सनंदन सनत्कुमार सनातन
 नारद वेदचतुष्क षडंगसंयुत ब्रह्मा गौतम वामदेव हरि बाण
 बृहस्पति अत्र्यगस्त्य शुक्र शुक्र दधीचि भार्गवगम सुकेशि भृंगि
 रीटि मृकंडसुत दुर्वास मातृगण नदिकेश्वर चंडीश दशास्य प्रभृति
 शांभव स्तविति पूजिती स्तविति चिंतिती करुणापूर्णदृगंतसंत-
 शंतम संतत पंतविट्टला देत अंतरालंब ॥ ७ ॥ इति श्रामच्छंकर
 पदारविदमिलिंदायमानमानसेन पं विट्टलशर्मणा विरचितं श्रीपार्व
 तीशंकरध्यानम् सप्राप्तम् ॥

पदसंग्रह.

पद २.

महालक्ष्मीचें ध्यान.

ध्यावी मनीं जगज्जननी ॥ श्रीविष्णुची पट्टराणी ॥ दुस्तरभव-
सागरतरणी ॥ नवलावण्यपुण्यखाणी ॥ ध्रु० ॥ कनक-भासुरा
भरालचाकुरा बिदिबिजवरा चंद्रकोर केवडा राखडी नागलिंग भग-
भृंगपुंगवसागीशेवतीकुसुमपंक्ति रमणीय पंचवृद्धजगसुभगवेणी॥श्रीवि-
ष्णुची पट्टराणी ॥ १ ॥ कुंकुममृगमदतिलकितभाला कामचाप-
कूटिल भ्रूयुगला कर्णातायत कारुण्यामृतभरित-लोचना कर्णपूर-
कर्णिका बालिका सरलनासिका-प्रांत-लसन्माणिक्य-मौक्तिका
मंदस्मित सद्विकचकपोला बिंबविडंबिसुधास्त्रवदधरा कंबुकंधरा कुंद-
कुड्मलोपमसमरदना शारदचंदिर-सुंदरवदना मंजु जियेची अमृत-
मधुरवाणी ॥ श्रीविष्णुची० ॥ २ ॥ मंगलमूत्र टिका त्रैवेयक
मुक्ता पोतक हार पानडी सरी परिष्कृत-वक्षा श्रीहरिनखक्षतांकि-
त कुंकुम-पंकिल पीनपयोधरलुंठन्मौक्तिकोदार-हारपुत्तलिकामाला
चंद्रहार मणिमालभारि तनु रोमराजिका त्रिबलिभंगुरित कृशतर-
मध्या निम्ननाभि-ऽहद सिंहराजकटि पृथुलनितंबासंगिमेखला रण-
मणिश्रेणी ॥ श्रीविष्णुची०॥३॥ कनकतंतु घनभक्तिप्रांतक पीतकं-
जुकोदाम हेम केयूर चंदनागरु केशरकृत कर्दमरूपित गोठ पाट-
त्या वलयजवे तोडरादि भूषित खेटगदा मातुलिंग चषकोद्भासि-
वतुर्भुज किसलय मृदुलारुणतल मणिमय मुद्रालंकृत शरणागतजन-
वैविधवरद-पाणी ॥ श्री० ॥ ४ ॥ कटीतटीं जरिकांठिकुसुंबी.
जौशेयांबर रंभा-स्तंभविडंबकरोरू जानुजंघ समसंगतघोटी वल्यु-

गुल्फयुग मृदुलपाष्णितल वलयतोडरोज्वल मंजुल सिंजानहीरमंजीर-
परिष्कृत मधुररणज्जोडवीं विरोद्या गेंदविराजित दीर्घ सरल ललि-
तांगुलिनखमणि पुण्यचंद्रिका चितकजनतापत्रयकृतन संतवंदितानं-
तसुखद मदमंधन संतत पंतविट्टला ठाव तया चरणीं ॥श्रीविष्णु॥५॥

पद ३.

रामार्चे ध्यान.

जयजयरामभद्रभगवन् ॥ त्रिभुवनसार्वभौमभूमन् ॥ विमलाग-
ण्यपुण्य महिमन् ॥ सत्तारकब्रह्मनामन् ॥ ध्रु० ॥ अतसीकुसुमश्याम
मनोहर ॥ मन्मथसुंदर ॥ पंकेरुहनवपलाशपेशलपादयुगुल नखर-
त्नचंद्रिकाधवलितदिक्चक्रवाल मंजुलसिंजन्नूपुर पीतवसन परिलस-
त्तिकिणीमणिगणपरिणताकिरणचित्रदामन् ॥त्रिभु०॥१॥ जयजयपा-
पतापवारिन् ॥ रत्नविशालमालभारिन् ॥ मुनिहृत्पद्मसद्मचारिन् ॥
दुर्जनसर्पदर्पहारिन् ॥ नलिननाम रोमालिमलिन वलिनम्रजठर हरि-
न्मणिप्रभस्तन बृहत्कपाटविशंकटवक्षःपीठपीवरस्कंध नंदनद्रुमोत्थसु-
मनोहारविराजित मलयजर्चाचित वलयविभूषित बाहुयुगुलपरिकलि-
तललितशर जरठकमठवरपृष्ठघोरधन्वन् ॥त्रिभु०॥२॥ जयजयभक्तज-
नत्रातः ॥ निर्मलतरज्ञानदातः ॥ स्वामिन्सर्वलोकधातः ॥ भावुक-
बालवंद्यमातः ॥ कुंबुप्रतिभटकंधर सुंदरतनुहनमंडल चारुचिबुकुंबि-
बाधर मंदस्मिताविकसितशशलांछनशकलकपोल सुनासिक कुंदकुडू
मलाग्रदन् सरसिजप्रसन्नलोचन मणिमयकुंडल मृगमदतिलकितवि
शालभाल कृटिलतरकुंतल मणिगणखचितस्वर्णाकिरीट स्थूलमौक्तिका
वतंस विलसितसकलसौख्यधामन् ॥त्रिभु०॥३॥ जयजयपूर्णकृपासिंधो।

भवदवतसदीनबंधो॥सज्जनचक्रपद्मबंधो॥मूर्तेप्रणवनादंबिदो॥त्रिजगन्मंगल अनंगजनितरमंगलनशन जगद्वंद्व जगदाद्य निखिलवेदांतवेद्य अनवद्यरूप सद्भक्तिनम्रतनुसुरासुरव्रजकिरीटसन्मणिमरीचिनीराजितपदनीरज नित्यनिरंजन निर्गुण निष्किय निष्पपंच निर्वासन निर्भय निर्विकल्प निर्माय निरामय निश्चल निर्मल शुद्धबुद्धपारिपूर्णपरात्पर जय दाशरथे सीतावल्लभ जय नारायण रावणमर्दन जय सर्वोत्तम राम रघूत्तम अनंतशंतम पंतविठ्ठल्लाणवज्रवर्मन् ॥ त्रिभु०॥४॥ इतिश्रीमद्राजाधिराजरामचंद्रपदद्वंद्वमिलिंदायमानमानसेन पंतविठ्ठलशर्मणाविरचितं जयजयकार ध्यानं समाप्तम्.

पद ४.

मुक्ताफलपरिकलितोत्तंसपरिष्कृतपार्श्वमयरत्नविकस्वरत्नविकसित युगपत्प्रोद्यत्सहस्रभास्करकरमदतस्कर कार्तिस्वरमय भास्वर मुकुटं संविभ्राणं ॥ १ ॥ भोश्चेतः सीतारमणं चितय सगुणं प्रभुमतिकरुणं दीनोद्धरणं त्रिजगच्छरणं भोश्चेतः ॥ ध्रु० ॥ जलदश्यामलं कुटिलकुंतलं केशरमृगमदतिलकितभालं रत्नकुंडलं विमलकपोलं श्रवणसीमसंचारिसरसिज प्रसन्ननयनं तिलकुमुमोपम रुचिरनासिकं शारदचंदिर सुंदरवदनं कुंदरदनं मंदस्मित पीयूषलहरिकाधवलित विद्धुमशकलात्युत्तम रक्तिमंत्रिबाधरवर चुबुकं रेखात्रितय मनोहरकंठं कौस्तुभनायक मुक्ताफलमय हाराभरणं भोश्चेतः ॥२॥ अलक्ष्यजत्रुवैदेहीघन पीन पयोधर—कुंकुमपंकिलहृदयकपाटं स्वर्णतंतुघनभरित प्रांतोत्तरीयशाटं चामीकरमययज्ञसूत्र सत्प्रभामेदुरं त्रिवलिभंगुरं गभीरनाभीविवरसुंदरं शतकोटि ब्रह्मांडमंदिरं तनुरोमालिचम-

त्कृतिरुचिरं दधानमुदरं मंजुल गुंजारव युवषटपदपुंज पंजरायित
 तनुध्रुमृणांगरागर्पिजर कल्पद्रुमनव कुसुम तुलसिका तरुण मंजरी
 पदाग्रचुंबकलंबस्त्रक निकुरंबकसंभवदंबर संभरणक्षमंडबर मधुरपरिम-
 लोद्धार विहरणं भोश्चेतः ३ पीनस्कंधा जानुदीर्घकनकांगद तोडरके-
 टकविराजित कुंकुममृगमदगर्भितचंदनकर्दमचर्चितभुजगसुभगभुजम-
 भिनवतामरसप्रभकरतलमंगुलीयपरिकलितललितसरलांगुलिमिदुद्युतिह-
 रनखरं वामेदधतंजरठकमठवरपृष्ठकठोरंबोरतरासुरकृतांतदंडं वरकोदंडं
 दक्षेबाणं राक्षसलक्षप्राणप्रहरणविद्वद्वृंदत्राणवितरणं भोश्चेतः ॥ ४ ॥ मंजु-
 लींसजत्क्षुद्रघंटिकाराजिविराजितमणिमयशृंगलसत्कटितटपुरटघटितपट-
 वासमुवासितपीतपटं विपुलोरुद्धितयं मांसलतरजानुजं वमजरं रत्नतोडरं
 मंजुमंजु सिंजाननूपुरं फुल्लहलकारुणध्वजांबुजवज्रांकुशलांछनाढ्यमृ-
 द्दुतल वृत्तोत्तुंगसुधाकरसोदरनखरचंद्रिकाध्वस्तमहत्तमद्वयांधतमस-
 जनक नंदिनीकोमलतरकरकमलकिसलयात्यंतविलक्षणनवक्षणप्रदवि-
 श्वनाथमौल्यलंकरणदुश्चरणसंभवश्रमणहरणभवतरणकरणसुखावितरण
 निपुणक्षणस्मरणसद्रक्षणशोभन लक्षणचरणं भोश्चेतः ॥ ५ ॥ सीता-
 लक्ष्मणभरतबिभीषणशत्रुघ्नांगदसुगलजांबवत्पनसहनूमद्रवाक्षगजनल-
 नीलमुषेणद्विविदमैदशरभश्रीनारदसनकसनंदनसनत्कुमारसनातनशौ-
 नकवसिष्ठगौतमवामदेववाल्मीकिव्यासागस्त्यपुरंदरपावकपितृपतिनि-
 र्ऋतिवरुणपवनद्रविणेश्वरशंभुब्रह्मानंतयस्तरक्षोगणचारण गुह्यकपन्नग
 किन्नर विद्यावररंभाद्यैः कृतपरिचरणं भोश्चेतः ६ केशव माधव ना
 रायण संकर्षण वामन विष्णोलक्ष्मीधर दामोदर सीतावल्लभ सरसि
 जलोचन सर्वजनेश्वर सर्वोत्तम सर्वांतर्यामिन् शरयूतीरविहारिन् स्वा

मिन् हे कौसल्यानंदविवर्धन दुर्जनमर्दन रामजनार्दन कार्मुकपाणे
 करुणासिंधो रामराम जयराम रघूत्तम मूढेस्मिन्मयि करुणां कुरु
 कुरु घोरतरे संसारसागरे लीनं दीनं बुद्धिविहीनं त्वमुद्धरोद्धर एवं
 निगदत्करुणं करुणं भोश्चेतः ॥ ७ ॥ यः शिव इति शैवागम गदि-
 तोजैनैरर्हन्नितिसंप्रोक्तो बुद्धैर्बुद्ध इति व्याख्यातः कर्मत्येवं मीमांसा-
 यां कर्तेत्येवंतर्के भणितः सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्माचलमव्यक्तं यमप्रमेय-
 ममलं नित्यं शुद्धं बुद्धं शाश्वतमव्याहतमाद्यंतविरहितं नित्यानंदं पर-
 मंपदमिति सर्वासामुपनिषदां योर्थः सः श्रीरामः सीतापतिरिति मत्वा
 तं प्रत्येवात्मानं सर्वस्वेन निवेदय वंदय लोक्य वर्णय कर्णय अर्चय
 चर्चय तर्पय सर्पय सततं साध्वसाधुवाकृतं समर्पयनिर्वाणसमयपरम-
 सरवीं श्रीराम तापनीयोपनिषदमनुशीलय निपुणं भोश्चेतः ॥ ८ ॥
 किंचापल्यं कलयसि विषया ननुभवितुं सुखलेशाभासान त्यायासान्
 रौरवादिनारकगतिहेतूनेतान् सत्यजमातरमिवपरकीयान्दारानावेलक-
 मिवपरकीयधनं हालाहलमिवपरापवादं पारुष्यं चानृतमपिपरिहर
 कामक्रोधाद्यरिषड्वर्गं निर्मूलं जहिन्नतसखिचेतो बहुविधपापवशादुच्चा-
 वचयोनिषुबहुशो भ्रामंभ्रामंदैवादस्मिन् भारतवर्षे गानुषयोनिः पौरुष-
 देहश्चंद्रियपटुता सत्येतावति नित्यानंदे करुणासिंधावस्मिन् श्रीमत्सी-
 तानाथे विमुखो भूत्वा शिवशिव किं रे पुत्रकलत्रोदरभरणार्थं वित्त-
 चित्तभूमत्त भूपपरिचर्यारसिको भ्रमसि विदिशिदिशिकिंचनिश्चितं
 नित्योहं निर्विकल्पकोहं शुद्धोहं ब्रह्मास्मिकेवलमित्यमृतोपमसद्भाव-
 नयारहितः स्वहितच्छेदकृठारं घोरं कलयसि बलवान्कुलवान् धनसं-
 पन्नःसुभगस्तरुणोविद्वान्श्वतुरोहमेवनान्यः कश्चिन्मत्सदृशोलोकेस्मिन्नेवं

निर्भरगर्वपर्वतारूढो मूढो नियतं निरयेनिपतेस्तस्माद्देरे भ्रातश्चेतस्त्व-
रितं साधुसंगमंगीकुरु कुशलं त्यज त्यज त्वं दुरंतचितनमंतस्तनमुप-
याहि शंतमं राममनंतं संप्राप्तोयं हंत संततंपंतविड्वलस्त्वामयि शरणं
भोश्चेतः सीतारमणं चितय सगुणं प्रभुभतिकरुणं दीनोद्धरणं त्रिज-
गच्छरणं भोश्चेतः ॥ ९ ॥

पद ५.

व्यंकटेशचें ध्यान.

श्रीमच्छेषशैलवासं ॥ नीलगजेश्रीनिवासं ॥ त्रातस्वपदपद्मदासं ॥
नीरदभव्यदिव्यभासं ॥ ध्रु० ॥ विभ्राणंशतरविप्रतिभटं ॥ हीरख-
चितचामीकरमुकुटं ॥ भृंगप्रभकुटिलालकजालं ॥ कुंकुममृगमदतिल-
कितभालं ॥ भ्रूविभ्रमकृतकार्मुकजननं ॥ इंदीवरदलविशालनयनं ति-
लकुसुमप्रतिमोत्तमनासं विंबविडंचनकृदधभासं ॥ स्निग्धामलतलमंड-
मंडलं ॥ कर्णयुगार्पितमकरकुंडलं ॥ शारदचंद्रमनोहरवदनं ॥ कुंदसुं-
दरप्रभाग्रदनं ॥ स्वजनानुग्रहसूचिमंदहासं ॥ नीरा० ॥ १ ॥ कंबु-
कंठमतिपीनस्कंधं ॥ दृग्गोचरजत्रुस्थलबंधं ॥ चंदनचर्चितविशालवाहं ॥
अभयवरादिदरायुधवाहं ॥ धृतकनकांगदकटकतोडरं ॥ विदलितही-
रकणप्रतिनखरं ॥ श्रीवत्सश्रीहृदयकपाटं ॥ विद्युत्पिपराचिलितशाटं ॥
उरःपीठलठदुत्तरहारं ॥ त्रिवालिबंधुरिततंदिलजठरं ॥ प्रपदचुंबिनव-
सुमनोमालं ॥ नाभिजातचतुराननबालं ॥ कटिसुत्रटितअतिपतिपटन्या-
सं ॥ नीरा० ॥ २ ॥ सौरभलुम्यद्भ्रमरकदंबं ॥ मणिशृंखलपरिरं-
भिनितंबं ॥ परमरुचिरपीवोरुभंगं ॥ रम्यजानुमतिपेशलजंघं ॥ वल-
यकलितघनकनकतोडरं ॥ मंजुमंजुसिजाननूपुरं ॥ मृदुलपार्ष्णिसरलां-

गुलिचरणं ॥ दुस्तरतरभवसागरतरणं ॥ विलसन्नखमणिपुण्यचंद्रिकं ॥
निरस्तविनतानादितांद्रिकं ॥ श्रीभूदेवीचमरवीजितं ॥ नारदशुकसनका-
दिपूजितं ॥ पंतविठ्ठलत्रासगणग्रासं ॥ नीराजयेश्रीनिवासं ॥ ३ ॥
इति व्गंकटेशनीराजनध्यानम् ॥

पद ६.

आयकें द्रुपदनृपतनये, मज वरिलें श्रीयदुरायें ॥ ध्रु० ॥ म-
त्पिता विदर्भाधिपती, भीष्मक या नामें नृपती ॥ शर्मप्रद कर्मठ
सुमती, धर्मशील निर्मलकीर्ती ॥ तत्सविध विप्रकृत सुकृती, प्रस्तव-
प्रसंगें सुदती ॥ चाल ॥ यदुराज दीनजनबंधू ॥ सज्जनकुलकुमुद-
वनेंदू ॥ स्मर सुंदर करुणासिंधू ॥ वर योग्य श्रवणपथा ये ॥ आ-
यकें० ॥ १ ॥ तैपासुनि साजणि माझ्या, मनि रुचला यादवराजा ॥
काधि होइन त्याची भाजा, मनि उपजलि असि निर्व्याजा ॥ वडिल
हेंचि ह्मणती योजा, कीं संमत साधुसमाजा ॥ चाल ॥ हेकाड येक
परि दादा, रुक्मया करुनि अतिवादा, निंदुनियां बहुत मुकुंदा,
शिशुपाल योजि अन्यायें ॥ आयकें० ॥ २ ॥ नेमुनियां विवाहका-
ला, धाडिलें मूळ शिशुपाला ॥ सवराड संत्रम आला, तो कुंडिनना-
म पुराला ॥ उद्वेग जहाला मजला, रोचला उरीं जणु भाला ॥
चाल ॥ पत्रिका लिहिलि निजकार्जा ॥ द्विज सुदेव करुनी राजी,
धाडितां द्वारकेमार्जी ॥ पवनसा जवन तो जाये ॥ आयकें० ॥ ३ ॥
दुबळिची विनंती विनयें, कळविली सुदेवें सदयें ॥ अवधारुनि नि-
श्चलहृदयें, अंकूर दयेचा उदये ॥ कळवितां न कोणासहि ये,
प्राणेश निघाला सदये ॥ चाल ॥ दारुकें आणिला नामी ॥ रथरा-

ज समीरणगामी ॥ आरोढुनी त्रिजगत्स्वामी ॥ मजसाठिं आला ल-
वलार्ये ॥ आयकें० ॥ ४ ॥ होताही गाजी वाजी, बलदेवराव भा-
वोजी ॥ घेउनियां सेना ताजी, गर्जत पार्थ रथ गज वाजी ॥ पात-
ले कुंडिनामार्जी, भीष्मक त्या सादर पूजी ॥ चाल ॥ वाटला जि-
वाला थारा ॥ आटला संशय सारा ॥ दाटला कंठ जलधारा ॥
नयनिं ये मनिं न सुख माये ॥ आयकें० ॥ ५ ॥ लागली हळद
शुभ-काळीं, वाद्यांची विविध धुमाळी ॥ न्हाणुनियां साडी पिवळी,
चोळीवर मुक्ताजाळी ॥ नगशात नथ बुगडी बाळी, मंडवळी मळवट
भाळी ॥ चाल ॥ लेववुनी मज अनुरागें ॥ वैवाहिकवैदिकमार्गें ॥
स्वास्तिवाचनादिक अंगें ॥ सारिलीं नृपाळें न्यायें ॥ आय० ॥ ६ ॥
अंबिका पूजनासाठीं, निघतांना झाली दाटी ॥ रक्षणार्थ मम भटको-
टी, चहूंकडे चाळिती दृष्टी ॥ मागवादि धेंडें मोठीं, चेदिपहित
ज्यांचे पोटी ॥ चाल ॥ वाद्यसंग गाजत वाजे ॥ खेटले पहाया
राजे, मध्यें स्त्रीवृंद विराजे ॥ त्यांत मी चालिलें पायें ॥ आ० ॥ ७ ॥
अंबिका वंदिली द्वारी, पूजिली विविधउपचारीं ॥ मी दीन देवि
अवधारीं, करि मजला हरिची नवरी ॥ शिशुपाल दुष्ट धिक्कारीं,
हा प्रसाद मज विस्तारीं ॥ चाल ॥ प्रार्थुनियां ऐसें निघतां ॥ क्षि-
तिपतितति पहातां पहातां ॥ मोहिली मजकडे पहातां ॥ यदुराज
दयेचे छाये ॥ आ० ॥ ८ ॥ प्रभुनें जन कोणि न गणिला, मज
समीप निजरथ अणिला ॥ देखतांचि तत्पदकमला, वाटलें नमावें
विमला ॥ तंव सदयें निजकर दिधला, घेतलें रथावारि मजला ॥
चाल ॥ निजसैन्यसाहित रथ हाकला ॥ सिंहनाद कटकीं पिकला ॥

आनंद जहाला सकळां ॥ चालले संभ्रमोत्साहें ॥ आ० ॥ ९ ॥
 नेतांचि हरुनि नृपबाला, कोलाहल बहुताचि झाला ॥ परतूनि न्याव-
 या मजला, मागधादि भट झट उठला ॥ झटला बहु केला खटला,
 षरि समरीं मागें हटला ॥ चाल ॥ मंडवळी बांधुनि बसला ॥ शि-
 शुपाल सर्वथा फसला ॥ मनिं विषादविषधर डसला ॥ परि जाय
 घरा निरुपायें ॥ आ० ॥ १० ॥ चवताळुनि रुक्मीदादा, धांवला
 भिउनि अपवादा ॥ गांठुनि त्वरित गोविंदा, मांडिली मुखावरि
 निंदा ॥ झुंजला करुनि निर्वंधा, शेवटीं पावला बंधा ॥ चाल ॥
 क्रोधाकुल-यादवमल्लें ॥ क्षुरधारतीक्ष्णतरभल्लें ॥ भादरुनी दांनी
 कल्ले ॥ दाविलें कुतुक निजजाये ॥ आयकें० ॥ ११ ॥ इतुक्यांत
 भावोर्जा आले, पाहुनि ते अनुजा वदले ॥ अनुचित हें अजि त्वां
 केलें, यदुकुळास लांछन आलें ॥ ऐसें बहु रागें भरले, रुक्मियासि
 सोडुनि दिधलें ॥ चाल ॥ रिपुकटक सकट माघारें ॥ घटिकेंत हट-
 विलें सारें ॥ स्वभटोत्कट जयजयकारें ॥ द्वारके आलों उत्साहें ॥
 आ० ॥ १२ ॥ भीष्मकादि मंडळि सारी, द्वारकापुरामाझारी ॥ पा-
 तले विविध संभारीं, करपीडन विधिसंस्कारीं, वर्तले सोहळे भारी,
 प्रभु भक्तकाजकैवारी ॥ चाल ॥ मीं त्यार्चीं श्रोपदपद्मं ॥ सेवाविं
 निरंतर नेमें ॥ कवि पंतविठ्ठल प्रेमें ॥ हरिचरित दुरितहर गाये ॥
 आयकें० ॥ १३ ॥

पद ७.

शुद्धबुद्ध परिपूर्ण परात्पर ॥ जय परमेश्वर उरगशयनकर ॥१॥
 प्रलयपयोधौ मीनरूपधर ॥ जय वैवस्वत मुनिहिततत्पर ॥ २ ॥

सागरमथने कूर्मरूपधर ॥ जय मंदरधर सुरवरसुखकर ॥ ३ ॥ व-
 राहविग्रह जय भूद्वारक ॥ हिरण्याक्षदितिकुमारमारक ॥ ४ ॥
 जय नरसिंह हिरण्यविदारण ॥ प्रन्हादपरित्राणपरायण ॥ ५ ॥
 जय बट्ट वामन बलिबंधनकर ॥ शक्रसुखप्रद भुवनमनोहर ॥ ६ ॥
 परशुराम जय भृगुकुलदीपक ॥ हैहयवातक क्षत्रकुलांतक ॥ ७ ॥
 जय रघुनंदन सीतानायक ॥ रावणकंदन सत्सुखदायक ॥ ८ ॥
 जय कृष्ण विभो व्रजपतिपालक ॥ कंसध्वंसक पांडवपालक ॥ ९ ॥
 जय बुद्धविभो अमुर विमोहन ॥ योगिकुलेश जिनप्रियनंदन ॥ १० ॥
 जय कलंकिविभो ब्रह्मकुलोद्भव ॥ कृतदस्युमयक्षितिपपराभव ॥ ११ ॥
 जय सर्वोत्तम रामरघूत्तम ॥ पंतविठ्ठलप्राणप्रियतम ॥ १२ ॥

पद ८.

परमधाम जलदश्याम रामसखा गायरे ॥ ध्रु० ॥ ध्यान भजन
 यजन करुनि ॥ भगवज्जनसंग धरुनि ॥ वरुनि शांति विगलित
 मनिं ॥ विष्णुपर्दी त्वरित जायरे सखे ॥ पर० ॥ १ ॥ निर्गुणपर्दि
 नित्य सक्त ॥ शुकसनकप्रभृति मुक्त ॥ निरतिशय प्रेमयुक्त ॥ भज-
 ति वंदीयपायरे ॥ पर० ॥ २ ॥ अज गज हय महिषि गाय ॥
 तनय स्त्री विविध दाय ॥ केवलही जळत खाय ॥ पडुनि यांत क-
 रिसि हायरे ॥ पर० ॥ ३ ॥ कवि विठ्ठलराय ह्यणे ॥ निर्मद नि
 र्मायणें ॥ सम्मतअनपाय हाचि ॥ भवतरणा शुभ उपायरे ॥ पर०
 मधाम० ॥ ४ ॥

पद ९.

कां फिरसी तूं रिकामा ॥ शरण रिवें श्रीरामा रामा ॥ कां०

दैवाधीन तों अन्नाच्छादन ॥ त्याचा काय हमामा ॥ कां० ॥ १ ॥
 पुत्रकलत्र मित्र कुणाचे ॥ कोण कुणाचा मामा ॥ कां० ॥ २ ॥
 दीनपणें मदमत्तजनाचा ॥ कां करितोमि खुषामा ॥ कां ॥ ३ ॥
 भक्तजनासि नुपेक्षी प्रभु हा ॥ वाजे वेद दमामा ॥ कां० ॥ ४ ॥
 विठ्ठलपंत प्रभु करुणाकर ॥ नेडल निजसुखधामा ॥ कां० ॥ ५ ॥

पद १०.

स्मर सखया हरिच्या पाया ॥ किति उगाच फिरसिल वांया ॥
 धु० ॥ दैवि दुरत्यय गुणमयमाया ॥ नान्य उपाय तराया ॥ १ ॥
 यत्न जपा या करिसि उपाया ॥ किति चिंतिसि सुत जाया ॥२॥
 काळ सदोदित ही तव काया ॥ टपला गट्ट कराया ॥ ३ ॥ हाचि
 सुगम पंथ भव उतराया ॥ गमला विठ्ठलराया ॥ ४ ॥

पद ११.

आयकें भीष्मकतनये, मद्धिवाह कथितें विनये ॥ धु० ॥ मज्ज-
 नकें अवमानियला, लघु काम द्रोण निंदील ॥ तद्विरोध द्रोणें ध-
 रिला, मत्तातगर्वही हरिला ॥ पांचालहि जंव मनिं खचला, तंव उ-
 पाय द्रुपदा सुचला ॥ चाल ॥ द्रोणघ्न पुत्र निर्माया ॥ कौंतेयस्त्रे-
 ह साधाया ॥ श्रीकृष्णप्रसादहि व्हाया ॥ उपयाज दर्शना वनिं
 ये ॥ आयकें० ॥ १ ॥ याजोपयाज संमतिनें, सव मांडिलाचि नरप-
 तिनें ॥ हवनांतीं राज्ञिस मुनिनें, घे भाग ह्यणे परि सतिनें ॥ नेत्रे
 तिस रोधिलि पतिनें, दे अग्निमुखीं मुनि विधिनें ॥ चाल० ॥ होमि-
 तांचि कुंडीं पाहे, शरधनुधृत बालक राहे ॥ मजलाही पाहुनि देहें॥
 कंवटाळुनि धरिलें रायें ॥ आ० ॥ २ ॥ द्रुपदीं फलभारचि पिक-

ला, आनंद जाहला सकळां ॥ जाणुनि मत्परिणयकाला, नृपमनी
हेतु उदेल ॥ जतुमदनदाह जंव कळला, दुःखाग्निमाजि तळमळ-
ला ॥ चाल ॥ ही कन्या कोणा घ वी ॥ सुविचार सुचेना भावी ॥
मत्कीर्ति जर्गी कसि व्हावी ॥ चिंतात जाहला सखये ॥ आयकें०
॥ ३ ॥ सैवरासि आरंभिलें, नृपत्रां लिखित प्रेषिलें ॥ संपत्तिसहि-
त नृप सजले, घंटापथ दाने भिजले, पांचालनगर गजवजले, परि
भामिनि मन्मन थिजले ॥ चाल ॥ पांडवां पथिकमखि कळले ॥
स्वाचरणीं परि नच मळले ॥ चातकीस घनसे वळले ॥ पांचालपुरी-
प्रति मदेये ॥ आ० ॥ ४ ॥ सये रंगमंडपीं राजे, पातले भयद वी-
रा जे ॥ संपूजुनि ते युवराजे, अधिवासनिं द्रुपदहि गाजे ॥ वृकधूपें
भावितमदने, मलयानिल पाहुनि लाजे ॥ चाल ॥ ऋषिमंघाहि पू-
जित शोभे ॥ जे महार्थ आले लोभे ॥ मग न्हाणुनि मज वैदर्भे ॥
मज्जननीसुख नच माये ॥ आ० ॥ ५ ॥ अलिजनें घ तळी वेणी,
धम्मिल्ल ग्रथितनगश्रेणी ॥ तानवडें बाळ्या कर्णी, नग त्यागिलंचि
सौवर्णी ॥ मुक्तावलि कंठाभरणी, मृदुसिंजित मंजिर चरणी ॥
चाल ॥ पुढें काय सांगुं सखे तुजला ॥ नेसवितां शालू मजला ॥
तो वेष असा कीं सजला ॥ मोहिनीरूप जनमानिं ये ॥ आयकें भी-
ष्मकत० ॥ ६ ॥

पद १२.

रामदूत हनुमान् विजयते ॥ ध्र० ॥ यो रघुपतिनारह सुग्रीवं ॥
भैत्र्या योजितवान् ॥ १ ॥ तीत्वा दुस्तरसिंधुं सीता शद्धि यः कृ-
तवान् ॥ २ ॥ त्वाऽरण्यं हत्वा योऽक्षं ॥ लंकां ज्वालितवान्

॥ ३ ॥ पुनरेत्य श्रीरामं विठ्ठलमपि यो हर्षितवान् ॥ विजयते रा-
मदूत० ॥ ४ ॥

पद १३.

• चिदानंदकंद मंदहासनंदना ॥ ध्र० ॥ सुंदर वदनारविंदहंदिरेंद्र
कुंदरदन ॥ वृंदारकवृंदवंद्य दुष्टकंदना ॥ १ ॥ गोवर्धनधारका गो
गोपी गोपिका गजगोपकगरुडनाथ तृप्तिचंदना ॥ २ ॥ जयजय गो-
पालकृष्ण दामोदर बासुदेव ॥ नारायण विठ्ठलाख्य विहितचंदना ॥
चिदानं० ॥ ३ ॥

पद १४.

दुग्धाब्धिशायिन् शरणागत सुखदायिन् भगवन्नमस्ते ॥ ध्र० ॥
दुग्धफेनधवल्यशा ॥ दुग्धदिग्धसितहासा ॥ दुग्धप्रद उपमन्यो-
र्भेदुग्धस्त्रायिन् ॥ दुग्धा० ॥ १ ॥ दुग्धचौर्यलंपटा ॥ दुग्धदिग्धअधर-
पुटा ॥ दुग्धमधुर नामधेय दुग्धप्रदायिन् ॥ दुग्धा० ॥ २ ॥ दुग्धां-
नुधितनयावर दुग्धांनुधिमथनचतुर ॥ पंत विठ्ठलाख्यकवेर्दुग्धप्रदायिन्
दुग्धा० ॥ ३ ॥

पद १५.

नमोनमस्ते दधिवामन भो ॥ ध्र० ॥ पूर्णदयोदाधि दधिभक्तप्रिय
दधिघटहरुनिजाय ॥ १ ॥ दधि मथितां जननिसुत प्रेमें ॥ नवनीत
चोरुनि खाय ॥ २ ॥ दधिघट भंगुनि ह्मणे भुल्ला ॥ दधि खा आणि
दधिसाय ॥ ३ ॥ दधिघृतनवनीतप्रिय यशहि ॥ प्रेमें विठ्ठल गाय
नमोनमस्ते० ॥ ४ ॥

पद १६.

मधुरिपु मधुविपिनीं मधुकालीं ॥ ध्रु० ॥ साखि मधु मधुरतर
मंजुल ॥ वाजवितो मुरली ॥ १ ॥ मधुकरनिकरें मधुररवेंमधु माधव
कां त्यजिली ॥ २ ॥ मधुनि मधुनि विधु सदृशमुख वधूतानलधें
मुरली ॥ ३ ॥ विठ्ठलपदिं स्वर्धुनिशी अधुना चित्तवृत्ति जडली ॥
मधु० ॥ ४ ॥

पद १७.

हरिची नाम शर्करा गोड ॥ सोडवि दुर्मति खोड ॥ ध्रु० ॥
दुष्ट धृष्ट परिपुष्ट अहंकृति,—महिष होतसे रोड ॥ हरि० ॥ १ ॥
हरउनि संशय सकल मनाचे ॥ उपजवि सन्मति-मोड ॥ हरि०
॥ २ ॥ सुलभ सेवितां सहज होतसे ॥ ब्रह्मपदाची जोड ॥ ह०
॥ ३ ॥ पंतविठ्ठल-प्रेक्षित ही भलि ॥ भवतरणा तरि जोड ॥ हरि-
ची नाम० ॥ ४ ॥

पद १८.

भज रघुवीरं समरसुधीरं ॥ समरसुधीरं ॥ ध्रु० ॥ सद्गुणसदनं
हिमकर वदनं ॥ कांचनमयकोटीरं ॥ १ ॥ करधृतचापं परिद्विता-
पं ॥ नवघन रुचिरशरीरं ॥ २ ॥ दशरथतनयं प्रकटित विनयं ॥
विठ्ठलपालनधीरं ॥ ३ ॥

पद १९.

रामराजाधिराज ॥ भज सांडोनी लाज ॥ ध्रु० ॥ करधृत शर-
धनु ॥ संचरितो भक्ता अनु ॥ नवघन श्यामतनू ॥ साधितोस दा-
सकार ॥ रामराजा० ॥ १ ॥ दीननाथ दीनबंधु ॥ तोडिं भक्तभव-

बंधु ॥ विठ्ठलासि कृपासिंधु ॥ जो चालवितो विचार ॥ रामराज-
धिराज० ॥ २ ॥

पद २०.

अरे मानवा भज राघवा किति वैभवा भुलसी नवा ॥ ध्रु० ॥
त्यजुनी मदा भजतां पदा हरि आपदा नहि वानवा ॥ अ० ॥ १ ॥
बहु पाहिले रस गाइले जरि सेविले तरि हा नवा ॥ अरे० ॥ २ ॥
प्रभुविठ्ठला शरण चला कुरु मारिला भवदानवा ॥ अरे० ॥ ३ ॥

पद २१.

त्यजुनि कामधाम सदा गाई श्यामधाम राम ॥ ध्रु० ॥ घाम ये-
तसे निकाम काम करुनि अष्टजाम ॥ किति करिसि दाम दाम दाम ॥ १ ॥
आत्मग्रामचा मुकाम काम करुनि हो विराम ॥ भोगि रामनाम हा
इनाम ॥ २ ॥ संतगीत कथानंत राम श्रीमंत ॥ कृपावंत पंत विठ्ठ-
लाभिराम ॥ ३ ॥

पद २२.

भज भज मनुजा श्रीगोपालं ॥ ध्रु० ॥ मृगमदचंदन चर्चितभा-
लं ॥ धूसरितालकजालं ॥ १ ॥ कुंडलमंडितचारुकपोलं ॥ कर्षित
राधाचोलं ॥ २ ॥ दुर्धरदुर्मदकालियकालं ॥ विठ्ठलपालनशालं ॥
भज० ॥ ३ ॥

पद २३.

भज भज मनुजा श्रीरघुवीरं ॥ ध्रु० ॥ रावणराक्षस नाशगभीरं ॥
रविवंशांकुरहीरं ॥ १ ॥ मुनिजनमानसपंजरकीरं ॥ नीरदसुभग-
शरीरं ॥ २ ॥ पंचवटीतटविहितकुटीरं ॥ विठ्ठलमीनसुनीरं ॥ ३ ॥

पद २४.

स्मर मानव हरिच्या पाया ॥ किति उगाचि शिणासिल वायां
 ॥ ध्रु० ॥ गुणमय दुर्धर व्यापुनि भरली ॥ दुस्तर श्रीहरिमायारे
 ॥ १ ॥ यत्न जपाया करिसि रुपाया ॥ चिंतिसि किति सुतजायारे
 ॥ २ ॥ स्वपदीं जाया दुःख हराया ॥ विठ्ठल विभुगुण गायारे ॥
 स्मर मानव० ॥ ३ ॥

पद २५.

रतरे रत सखया राघवनामी ॥ किति रमसिल कामी ॥ रामना-
 म सुखधाम निरंतर सेवुनियां त्यज कुमति रिकामी ॥ रत० ॥
 ध्रु० ॥ नाना जन्मार्जित दुरितें जळली ॥ कृतपुण्यें फळली ॥ तें
 या नरतनुची प्राप्ती कळली ॥ मग मति कां चळली ॥ लाज लाज
 करि काज स्मरसि रघुराजपद विरम धनसुतधामी ॥ रत० ॥ १ ॥
 दारादी विषयाचा भ्रम किति वारा ॥ समजुनि मनिं थारा ॥ सारा
 मायिक कीं मोहपसारा ॥ सारा निस्सारा ॥ इष्टमित्र कुल गोत्र वृथा
 सर्वत्र भ्रमरे काकी मामी ॥ रत० ॥ २ ॥ करणें सत्संगें गतमद
 करणें ॥ शुद्धांतःकरणें ॥ स्मरणें हितवरणें संसृति तरणें ॥ सत्क-
 र्माचरणें ॥ समज उमज हित समज उमज मनिं देशिकवचनें क-
 वण कसा मी ॥ रत० ॥ ३ ॥ ऐशा साधनें बहुजन तरले ॥ शां-
 तीनें वरिले ॥ सहज देहत्वापासुनि सरले ॥ निजपदिं अनुसरले ॥
 भजन करिसि तारि तरसि सहपितर येविषयीं तुज विठ्ठल हामी ॥
 रतरे तर० ॥ ४ ॥

पद २६.

पंडित होउनि धुंडितसां हे ॥ खंडित किति आह्नि पावरतीसे ॥ ध्रु० ॥ मुंडित किति किति तुंडि तरुळदादंडि तपस्वि गुहांतारि बैसे ॥ थंडि तथोष्ण सहोनि अखंडित पंडित देह किति वनि ऐमे ॥ झुंडि तशाहि उलंडितसे स्मर खिंडित गांठुनि तस्कर जैसे ॥ १ ॥ मंडित रघुकुल खंडित निजधनु गुंडित कीर्तिवितान जयाचें ॥ पंडित कीश उलंडित सागर दंडित रावण त्याहि विभूचे ॥ जोहि अखंडित मानसकुंडित नामरसामृत सांठवि ज्याचें ॥ चंडितन् दलिं हिंडतसे शिव लंडि तयापुढें काम न वांचे ॥ २ ॥ बायक आयक काय कथूं तुज सायकपाणि शरासनधारी ॥ सत्सुग्वदायक श्रीरघुगायक हो आणि पाय करीं धरिं ॥ लायक हाचि उपाय कविस्मृत अन्य अपायकर स्मृतिहारी ॥ तो रतिनायक काय करी मग राय कवीश्वर विठ्ठल तारी ॥ ३ ॥

पद २७.

कां माझ्या बालावरि निष्ठुर इतुकीगे कैकेयीबाई ॥ धाडुं नको रघुगज वनाप्रति लागतो तुमचे पार्यो ॥ ध्रु० ॥ सर्वस्वी अपराधि तुझे आह्नि बालुनि पोटीं साहीं ॥ या संभारें राज्य समस्तहि भरताप्रति तूं देई ॥ १ ॥ या रामाचे नवनीताह्नुनि कोमलतर पदपार्यो ॥ दंडक कानन कंटक दुर्गम जाय कसा त्या गे पार्यो ॥ २ ॥ पाहि विभो मां विठ्ठल केलें दुष्कृत तरि असे कांहीं ॥ यापारि विनवातसे परि अंतारि लेश दयेचा गे नाही ॥ कां माझ्या बालावरि निष्ठुर० ॥ ३ ॥

पद २८.

भज मनुजा रामचंद्रा ॥ भज मनुजा रामचंद्रा ॥ भज० ॥ ध्रु० ॥
 सुख मानुनी संसारी, सुख शय्येमार्जि नारी, विषयाची प्रीति भारी,
 किति करिसी गाढनिद्रा ॥ भज० ॥ १ ॥ क्षणभंगुर संपत्ति, वडे
 अंती ते विपत्ति, किति हत्ती घोडे पत्ती, क्षय आहे इंद्रचंद्रा ॥
 भज० ॥ २ ॥ कविपंत विठ्ठल नान, गुणग्राम पूर्णकाम, भजतो
 कीं सौख्यधाम टाकुनियां सर्व तंद्रा ॥ भज० ॥ ३ ॥

पद २९.

स्मर मानव हरिच्या पायां ॥ किति उगाचि शिणशिल वायां
 ॥ ध्रु० ॥ गुणमय दुर्धर व्यापुनि भरली ॥ दुस्तर श्रीहरिमाया
 ॥ १ ॥ सुगम उपाया सांडुनि वायां ॥ चित्तिसि किति सुतजाया
 ॥ २ ॥ यत्न जपाया करिसि रुपाया ॥ कां भरिसि धनजाया ॥
 स्मर मानव० ॥ ३ ॥

पद ३०.

भो दाशरथे रामा ॥ ध्रु० ॥ सुरवरमुकुट किरणचयरंजितचरण-
 सरोज ॥ पातकमोचन पंकजलोचन सकलजलदधनश्याम ॥ १ ॥
 दशशतकरकुल तिलक गुडालक दशमुखहननपटो ॥ दशरथनंदन
 सलबलकंदन निखिलसुगुणगणधाम ॥ २ ॥ निजचरणप्रणतमज्जनर-
 क्षण दक्षिणमुकुटमणे ॥ भवधनुभंजन भवभयखंडन विठ्ठलकविवि-
 श्राम ॥ ३ ॥

पद ३१.

उत्तमजन्मा येऊनि रामा गेलों मी वायां ॥ तव पदसेवा किम-

पि न बडली जन्ममरण चुकवाया ॥ ध्रु० ॥ आधीं चुकलों मुक-
 लों मी निज वेद स्वाध्याया ॥ कर्म श्रौत स्मार्त न घडलीं सद्गति
 साधाया ॥ पुराण परिसुनी सादर ज्ञालों यशही न तव गाया ॥
 स्वस्थपणें कधीं नाहीं फावेलें तुजला पूजाया ॥ १ ॥ आर्जविलें
 बहु लवणभंजनें व्याह्यां जावायां ॥ क्षुधित अतिथी कधीं नाहीं
 घेतला प्रेमें जेवाया ॥ उदार कर कधीं केला नाहीं पैसा एक घा-
 या ॥ नाम फुकटचें तेंही न आलें स्वामी वदना या ॥ २ ॥ कपट
 करुनियां निपट भोंदिल्या बहुत आयावाया ॥ केली धनगृह क्षेत्र
 स्त्री पशु शिशुवरी बहु माया ॥ नित्य सजविली वसनें भूपणें नि-
 द्या ही काया ॥ सज्ज ठेविली सदा ही रमना सज्जन निंदाया ॥३॥
 वटवट निशिदिनीं केली चहुंकडे मन हें रमवाया ॥ केलें स्नान न
 संध्या जपतप द्रुकृत शमवाया ॥ क्षणहि न केला साधुसमागम
 भवदव निववाया ॥ सद्यः कामुक ज्ञालों पाहुनि परधन परजाया ॥४॥
 नाही विद्या कलाकुशलता तुजला रिझवाया ॥ शुद्ध मधुर वाणीही
 नाहीं प्रभु तुजविन वाया ॥ बुद्धिही नाहीं न कळे कांहीं शरणा-
 गत व्हाया ॥ थकली मजल सर्वथा दयाळा स्वहिता आचराया ॥५॥
 हरी कनवाळू कारि दीनावरी करुणेची छाया ॥ निगम नगारा गर्जे
 ऐसा निखिला कळवाया ॥ त्यावरी विश्वासुनिया आलों जवळीं
 तुझ्या पायां ॥ शुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वामी रचुराया ॥ उत्त-
 म जन्मा० ॥ ६ ॥

रामदास स्वामी.

पद १.

कृपाळूरघुवीरेंखादलींभिलटिवोरें ॥ उच्छिष्टआदरेंअंगीकारारे ॥
 ध्रु० ॥ वैभवींनहींचाडेदेवातेभावचिगोड ॥ पुरवितोकोडअनन्याचेरे
 ॥ १ ॥ दुर्लभब्रह्मादिकांसीसुलभवाचरांसी ॥ कायतयापाशींभावेवि-
 णरे ॥ २ ॥ रामींरामदासह्मणेदेवहादयाळूपणें ॥ उठवितोरणेंवान-
 राचीरे ॥ ३ ॥

पद २.

जन्मलाचिनाहींतोमरेलकाई ॥ जीणेंमरणेंदोन्हीनाहीरे ॥ ध्रु० ॥
 जनींजीवनमुक्तवर्ततातहरीभक्त ॥ सद्गुरुवोधेंतेअच्युतरे ॥ १ ॥
 जिणेंआणिमरणेंयेणेंआणिजाणें ॥ साधुतोअचळपूर्णपणेंरे ॥ २ ॥ से-
 वितांसाधुचेचरणबाधिनादक्षणायन ॥ रामींरामदासींनिजखुणरे ॥ ३ ॥

पद ३.

भूषणमंडितमाळातेजाचाउमाळा ॥ सुंदरसुमनमाळा ॥ भोंवताम-
 धुकरपाळा ॥ १ ॥ रघुवीरसुरवरदानीभक्तांचाअभिमानी ॥ योगी
 मुनिजनध्यानींराहातीसमाधानीं ॥ ध्रु० ॥ पतिवसनघनसाजे ॥ मुर-
 डीववाकीवाजे ॥ वरतोडरीब्रीदगाजे ॥ कीर्तिविशाळचिमाजे ॥ २ ॥
 अभिनवकार्मुकपाणी ॥ निगमगातीपुराणीं ॥ विगलितहोतेवाणी ॥
 समजतसेशूळपाणी ॥ ३ ॥ रामसकळजनपाळीं ॥ भक्तालासांभाळीं ॥
 जन्ममरणदुःखटाळी ॥ अगणितसौरुयनव्हाळी ॥ ४ ॥ दासह्मणे-
 मजहित ॥ माझेकुळदैवत ॥ जेजनहोतीरत ॥ तेसकळहीतरत ॥ ५ ॥

पद ४.

समर्थाचागाभाभीमभयानकउभा ॥ पाहतांसुंदरशोभालाचावेमन
लोभा ॥ ध्रु० ॥ हंकारेभुभुकारेकाळह्मणेअरेचारे ॥ विघ्नतगेनाथारेधन्य
हनुमंतारे ॥ १ ॥ दासह्मणेवीरगाढा ॥ ऋषितघनसरदाढा ॥ अभिनव
हाचिपवाढा ॥ पाहतांवरदिसेजोढा ॥ २ ॥

पद ५.

रावणसीतादडवीभीमनिशाचरबडवी ॥ अघटिततेघडवीवगरजनी-
चरतेगडवी ॥ ध्रु० ॥ जाउनिसीताशोधी ॥ सकळांचाविरोधी ॥
वानरमोठाक्रोधी ॥ त्रिकुटीजनरोधी ॥ १ ॥ मोठीआलीघाडी ॥
पुच्छानेंपछाडी ॥ होतीताडातोडी ॥ कंठींज्ञोडाज्ञोडी ॥ २ ॥ दैर्घ्या
केलेचाळे ॥ सुरवरबंदीशाळे ॥ त्यारागेंउफाळे ॥ वन्हीचेउबाळे ॥ ३ ॥
बर्नीबनेकडकावी ॥ बळकटशिक्षालावी ॥ भुजाबळेंभडकावी ॥ लंके-
तेंघडकावी ॥ ४ ॥ सीताशोधूनगेला ॥ हलकालोळकेला ॥ भेटेरा-
ववाला ॥ दास्यत्वेनिवाला ॥ ५ ॥

पद ६.

वेधुलागलारामाचा ॥ सुरवरविश्रामाचा ॥ ध्रु० ॥ तेथेंसुरवरनर-
कीन्नरविद्याधरगंधर्वांचामेळा ॥ तेथेंध्वनिकोकिकांमंजुळकिळा ॥ झु-
ळकीरम्यरसाळा ॥ तेथेंगायनकळारंगआगळा ॥ बाहेअमृतवेळा ॥
तोसुखसोहळादेखूनडोळा ॥ लाचावेमनमेळा ॥ १ ॥ एकनालमृदं-
गंश्रुतिउपांगें ॥ गातीनवरसरंगें ॥ एकरंगसुरगेंदावितीसंगेंसप्तस्वरांचीं
अंगें ॥ एकअनेक ॥ रागेंआलापयोगें ॥ बिकटतालमुधांगें ॥ एक
झिकटकिटकिटथरिक्थरिक्वाजतीचपळांगें ॥ २ ॥ तेथेंखणखणखणखणटा-

ळ्वाजती ॥ झणझणझणझणयंत्रे ॥ तेंथेदणदणदणदणमृदंगमंजुळ ॥
 तालबद्धपरतंत्रे ॥ तेंथेचणचणचणचणशब्दबोलती ॥ वाणीचपळ
 सत्पात्रे ॥ तेंथेघणघणघणघणघंटावाजती ॥ अनुदातेशुळमंत्रे ॥ ३ ॥
 तेंथेझगझगझगझगझळकतरिर्त्ने ॥ स्वचितवैशेशोभा ॥ तेंथेघगघगध-
 गधगतेजआगळेंलावण्याचागाभा ॥ तेंथेमगमगमगमगसुगंधपरिमळ ॥
 सत्यदयेतिशोभा ॥ पवनतनुजदासाचेंमंडन ॥ निकटराहिलाउभा ॥४॥

पद ७.

रामाचालरेझडकरी ॥ त्रिभुवनहरुषेभारी ॥ ध्रु० ॥ शरयुनदीति-
 रींअयोध्यापुशिरमणियराचिलीभारी ॥ तीसीप्रतिमल्लसरीऐसीचट्टसरी
 नाहींपृथ्वीवरी ॥ तेवैकुण्ठमंदिरींगमनसुंदरीसत्यामधेंथोरी ॥ ऐसेजा-
 णोनीश्रीकौसल्योदरीं ॥ आनंदसचराचरीं ॥ १ ॥ तेंथेऋषिकुळस-
 कळनांदतिनिर्मळ ॥ उच्छाहाचेनिउसळें ॥ तेंथेधोत्रंसोज्वळेंझलिती
 करतळेंविभूतिचेगोळे ॥ तेध्यानीनाकळेमनानादळेतेरूपपाहातीडोळे ॥
 आणिक्रूरविशाळेंवधिलीदिवाळें ॥ पावोनियत्नेफळें ॥ २ ॥ तेंथे
 ब्रह्मनंदिनीश्रापबंधिनीअसतांनिजपतविचर्नी ॥ तेरामागमनींएकतक्ष-
 णीहरूपतअंत.कर्णी ॥ ह्मणेत्याश्रीचरणींहोतामिळणीपालटेनपापा-
 णीं ॥ ऐसेंचितुनिदिवसरजनीपथापाहतांलोचर्नी ॥ ३ ॥ तेंथेसुरवर
 नाचनिवाद्येवाजतीवरुषतिपुष्पेंजिमुनीं ॥ तेंथेगंधवातगतींनैतदिगांतीं-
 घ्राणाहोतसेतृप्ती ॥ तेंथेदिशाझळकतीसफळवनस्पतीपदशुभवोलती ॥
 आलाक्षणतीरामसीतापती ॥ जयजयकारेंगर्जती ॥ ४ ॥ तेंथेदशर-
 थमानसीरामश्रवणशशीतुंबळसुखसिंधुसी ॥ तेंथेजनकसरीतेसिमिळणी
 कैसीहोताहेगजरेसी ॥ तेंथेभक्तचकोरासीआनंदअहर्निशींपाहताती-

उदयासी ॥ ऐसेदेखुनिभक्तीनवमीसीप्रगततरामदासी ॥ ९ ॥

पद ८.

फरफरफरधरवोढितिकुंजरधनुष्यआणिलेभूषे ॥ हरहरहरहरअति-
पणढुप्करसुंदररघुपतीरूपे ॥ वरवरवरवररघुपतीवोढीतदशमुखसंता-
पे ॥ करकरकरकरकरशकरारिथरथरथरभूकंपे ॥ ध्रु० ॥ रामेंसज्जि-
लेंवितंडपरमचंडकोदंड ॥ रामेंउचलिलेत्रिचक्रकौशिकक्रपिपुलकांक ॥
रामेंओढिलेंशिवधनुसीतेचैतनुमनु ॥ रामेंभंगिलेंभवचापअसुरासुटला
कंपे ॥ १ ॥ कडकडकडकडभग्नकडाडे ॥ तडतडतडकफुटे ॥ गड-
गडगडगडगगनकडाडी ॥ धडधडधडधडकउठे ॥ भडभडभडभड-
रवीरथचुकेंघडघडीतआव्हाटे ॥ खडखडखडखचितदिग्गजचळीतकुळा-
चळकुटे ॥ २ ॥ दुमदुमदुमदुमदुमितभूगोलेस्वर्गमृत्युपाताळें ॥ धुम-
धुमधुमधुमधुमकटकणौविधीसभैसलेंटाळे ॥ हळहळहळहळअतिको-
व्हाळहळ ॥ हरसीपंचकडोले ॥ खळखळखळखळउचंचळतजळसिं-
धूसीमोहोआंदोळे ॥ ३ ॥ थकथकथकथकथकीतधरणीधरवधिरशाले
नयन ॥ चकचकचकचकचकीतनिशाचरकरविलेंदीर्घशयन ॥ थकथ-
कथकथकथकीतसुरवररुपतीपुष्पेंतसे ॥ लखलखलखलखलखरत्न-
मालिकाजनवकालिकलग्न ॥ ४ ॥ जयजयजयजयजयतिरघुराजवि-
राजयकारंगर्जती ॥ धिमधिमधिमधिमनृपदेवदुंदुभिगगनगर्जलेंगजरे ॥
तरतरतरतरमंगळतुरेविविधवाद्येंसुंदरे ॥ समरसरसरसदासामानसी-
रामसीतावधूवरें ॥ ५ ॥

पद ९.

रंगीनाचतोत्रिपुरारीलीलानाटकधारी ॥ ध्रु० ॥ मंदरजावरत्रिपुर-

सुंदरअर्धनारीनेश्वर ॥ नाचेशंकरसकळकळाकर ॥ विश्वासीआधा-
 र ॥ छ ॥ झुळझुळझुळझुळशिरींगगाजळझळझळमुगुटीकिळा ॥ लळ-
 लळलळलळलळितकुंडलेंमाळींइंदुज्वाळ ॥ सळसळसळसळसळकतीर-
 सनावळवळवळीतीव्याळ ॥ हळहळहळहळकंठीहळाहळ ॥ गायभ-
 स्वरमंजुळ ॥ १ ॥ थबथबथबथबगळतीसद्यारुंडमाळिकाकंठी ॥
 चपचपचपचपहस्तकलवतिदस्तकधरीधूर्जटी ॥ खडखडखडखडखड-
 व्याघ्रांबरगजचर्मपरवंटी ॥ भडभडभडभडभडधूसरउधळतचिताभ-
 स्मनिजउटी ॥ २ ॥ किणिकिणिकिणिकिणिकाजतिकिणिकिणिकिण-
 घणखणाणी ॥ झणझणझणझणवाकीचरणी ॥ दणदणदणधरणी ॥
 खणखणखणखणगटाळउमाळेरुणझुणवेत्रेंपाणी ॥ गुणगुणगुणगुणवर्णि-
 तीवाणी ॥ खुणखुणखुणनिर्वाणी ॥ ३ ॥ टिमिटिमिटिमिटिमिमृदंगगं-
 भिरडिमिडिमिडिमिडिमर ॥ धिमिधिमिधिमिधिमिधुंभुंभिगर्जेझिमिझि-
 मिझिमिझल्लर ॥ घुमघुमघुमघुमयेवजगमकतदुमदुमआंवर ॥ ततथैततथै
 धिकिटधिकिटहणतीविद्याधर ॥ ४ ॥ थरथरथरथरकंपितगमकेगरगरगर-
 गरभ्रमर ॥ सरसरसरसरकंपितचमकेधुरधुरधुरधुरगंभीर ॥ परपरपर-
 परहणतीसुरवरहरहरहरहरशंकर ॥ वरवरवरवरदासादिवला ॥ तर-
 तरतरतरदस्तुर ॥ ५ ॥

पद १०.

आठवेमनीआठवेमनीआठवेमनीसदारामचिंतनी ॥ ध्रु० ॥ मुगु-
 टीकरीटीवक्रभृकटिरभ्यगोमटीनयनांबुजे ॥ १ ॥ मकरकुंडलेंठाणदं-
 डलेंतेजखंडलेंमेघदामिनी ॥ २ ॥ बाणलीउटीकासगोमटीकिंकिणीक-
 टीक्षुद्रघंटिका ॥ ३ ॥ पदकमेखळाफाकतीकिळा ॥ रुळतीगळांमुक्त-

माळिका ॥ ४ ॥ तीसुलक्षणैरत्नभूषणै ॥ वीरकंकणैशोभतीकरी ॥
 ॥ ५ ॥ रम्यरंगलैचापचांगलै ॥ सैन्यभंगलैत्रिकुटाचळी ॥ ६ ॥
 आंदुनेपुरैवाकीगजरे ॥ तीमनोहरैपाउलेवरी ॥ ७ ॥ हृदयकमळी
 मूर्तीसांवळी ॥ दासन्याहळीकुळदैवत ॥ ८ ॥

पद ११.

नवमिकरानवमिकरानवमिकराभक्तिनवमीकरा ॥ ध्रु० ॥ अष्ट-
 मीपरीनवमीबरी ॥ तयेदुसरीनपवेसरी ॥ १ ॥ रामप्रगटेभेदहातुटे ॥
 अभेदउमटे तेचिनवमी ॥ २ ॥ शीघ्रनवमीयेतेसेउर्मी ॥ रामदास
 मीआर्पिलीरामी ॥ ३ ॥

पद १२.

दीनबंधुरेदीनबंधुरेरामदयासिंधुरे ॥ ध्रु० ॥ भिलटीफळेंभक्तव-
 त्सलें ॥ सर्वसेविलीदासप्रेमळें ॥ १ ॥ चरणीउद्धरीदिव्यसुंदरी ॥
 श्रापबंधनेमुक्तजोकरी ॥ २ ॥ वेदगर्भजेशिवचितितो ॥ वानरारि-
 सागूजसांगतो ॥ ३ ॥ राघवीविजेरावणानुजे ॥ करुनिपावलानिजरा-
 ज्यजे ॥ ४ ॥ पंकजाननेदैत्यभंजने ॥ दासपाळिलेविश्वमोहने ॥ ५ ॥

पद १३.

मांबुजाननमांबुजाननमांबुदेहिमे ॥ योगिरंजनंचापभंजनं ॥ जन-
 कजापतिविश्वमोहनं ॥ १ ॥ विबुद्धकारणंशोकहारणं ॥ अरिकुळां-
 तकंभयनिवारणं ॥ २ ॥ जयकृपालयंदासपालयं ॥ चरणपंकजंदेहि
 मेलयं ॥ ३ ॥

पद १४.

ऐसेंध्यानसमाननदिसेरामनिरुपमलीळा ॥ सांवळेंसुंदररूपमनो-

हरशोभतीसुमनमाळा ॥ ध्रु० ॥ मुगुटकरीटीकुंडलेंमंडितगंडस्थळाव-
रिशोभा ॥ केयूरदंडउदंडविभूषणलावण्याचागाभा ॥ १ ॥ सरळकु-
रळनयनकमळदळशामसकोमळसाजे ॥ झळकेइंद्रनीळतळपेरत्नकिळ-
मुनिजनध्यानीविराजे ॥ २ ॥ भाळविशाळरसाळविलेपनपरिमळअनिळवि-
लासी ॥ मृगमदकेशरधूसरआंगीहासितवदनमुखरासी ॥ ३ ॥
कटतटवेंकटकासेपीतपटमिरवतउटीमुगंधें ॥ रुळतकलोकमुढाळमाळि-
काडोलतीतेणेंछेंदें ॥ ४ ॥ जडितपदकवीरकंकणकिंकिणीआंढुनेपुर-
वाजे ॥ सकळरिपुकुळनिर्दळेसेवाकीतोडरब्रीदगाजे ॥ ५ ॥ कर-
शरचापविलापदानवाकाळरूपमतिभासे ॥ दासह्यणेरणकर्कशरामें-
अंतकगोहीत्रासे ॥ ६ ॥

पद १५.

भिराभीचाठावभिरासीचाठावभिरासीचाठावभिरासीचाठावधरारे ॥
जेथुनिआलेतिथेचिजाउनिमागुतीवासकरारे ॥ ध्रु० ॥ अज्ञानदा-
रिद्रनिरसलें ॥ ज्ञानलक्षुमीतेकोणपुसे आपणचिसर्वहीअहंकारगोत्र ॥
आघातघोपातेथेनेत ॥ येकपदतेथेविपटनाहींसर्वहीसिद्धीविलसे ॥ ऐसी
हेभिरासीटाकियेलीथोरमस्तकींअभीमानपिसें ॥ १ ॥ संतसनकादी-
कनारदतुंब्रवृत्तीतेहीलक्षिली ॥ नागिवेउघडेआपदाभोगुनिजीविसी-
सदृढधरिली ॥ वडिलांचीजन्ममृत्यूभूमीतेहीसर्वकाळयत्नकेली ॥ धि-
गीधिगीतेजिणेंपूर्वजाचीवृत्तीअसोनिहार्तीचीगेली ॥ २ ॥ येकलाएक-
लमीरामदासवृत्तीलागीहोयपिसा ॥ तनुमनुधनुसर्वहीअर्पुनिसोडिली
जीवित्वआशा ॥ निःकामताकोणीपाठीसीनाडलेयेकचिथोरकोंवसा ॥
हेवृत्तीरक्षीलमाझाराम त्याचामजभरंवसा ॥ ३ ॥

पद १६.

आलियाअंगेचिहोयिजेदेव ॥ कोंदाटलाब्रह्मकटाह ॥ ध्रु० ॥ भव-
सिंधूचेंजळआटलें ॥ संसाराचेंमूळतुटलें ॥ १ ॥ निजधनाचीलाधली
ठेकी ॥ रंकपावलेराज्यपदवी ॥ २ ॥ अरेकाळाचीवेळतुकली ॥ आनं-
दाचीलुटीफावली ॥ ३ ॥ जेमायेनेजन्मदाविला ॥ तेमायेचाठावपू-
सिला ॥ ४ ॥ रामदासासिरामभेटला ॥ थोरसंदेहहातूटला ॥ ५ ॥

पद १७.

वेडियास्वामीचहोऊनिराहे ॥ हेउपाधीतुजनसाहे ॥ ध्रु० ॥ आ-
रेतुआचितूसकळ ॥ तरीवायांचिकातळमळ ॥ १ ॥ स्वामीसेवाकपण-
हेवाव ॥ अभिमानासीकैचाठाव ॥ २ ॥ अमंगळेंजाणमीतारें ॥
कायभूषणसांगसीत्यांचरे ॥ ३ ॥ मीपणाचेंमूळतुटावें ॥ आनंदाचें-
सुखलुटावें ॥ ४ ॥ रामदासचिनांवहेंफोल ॥ तथकायसेलागतीचो-
लरे ॥ ५ ॥

पद १८.

देवाचीकरणीऐसीही ॥ ध्रु० ॥ पहादशगुणेंआवरणोदकीं ॥ ता-
रियेलीधरणी ॥ १ ॥ सुरवरपन्नगनिर्मुनियाजग ॥ नांदवीलोकति-
न्ही ॥ २ ॥ अंडजजारजस्वेदजउद्भिज ॥ निवडिलीयाखाणी ॥
॥ ३ ॥ रात्रींसुधाकरताराउगवती ॥ दिवसातोतरणी ॥ ४ ॥ सत्ता
सूत्रेवर्षतजळधर ॥ पीकपिकेधरणी ॥ ५ ॥ आपणतरीस्त्रीयेनिज-
निर्गुण ॥ दासाह्दभुवनीं ॥ ६ ॥

पद १९.

गुरुदातारेदातारे ॥ अभिनवकैसेकेलें ॥ ध्रु० ॥ एकचिवचनेनबो-

लतबोलुनि ॥ मानसविलयानेलें ॥ १ ॥ भूतसंगेकृतनैश्वरवोडें ॥ नि-
जबोधेउतरिलें ॥ २ ॥ दासह्मणेमजमीपणविरहित ॥ निजपर्दानांद-
विलें ॥ ३ ॥

पद २०.

भावबळेंतरलेमानव ॥ ध्रु० ॥ सारासारविचारविलोकुनि ॥ भव-
हानिस्तरले ॥ १ ॥ रामनामनिरंतरवाचें ॥ निजपर्दीस्थिरले ॥ २ ॥
दासह्मणेमुखसागरडोर्ही ॥ ऐक्यपर्णेविरलें ॥ ३ ॥

पद २१.

देहदंडिसीमुंडमुंडिसी ॥ भंडदाविसीनग्नउघडा ॥ ध्रु० ॥ भस्म-
लेपनेतृणआसने ॥ माळभूषणसोंगहेंमुढा ॥ १ ॥ अन्नत्यागरेहृद्दयो-
गरे ॥ फटकायरेहिंडसीवर्नी ॥ २ ॥ ऐकसांगतोरामदासतो ॥ ज्ञान-
योगरसाधितांबरे ॥ ३ ॥

पद २२.

हेंकायतेकाय ॥ योगकायभोगकाय ॥ ध्रु० ॥ बाहेरजटाभारका-
य ॥ अंतरीसंसारकाय ॥ १ ॥ बाहेरकाषायवस्त्रदंडकाय ॥ आंतआव-
धेंभंडकाय ॥ २ ॥ बाहेरसात्विकध्यानकाय ॥ आंतमद्यपानकाय ॥
॥ ३ ॥ रामदासह्मणेपाहे ॥ व्यर्थभगलकरूनकाया ॥ ४ ॥

पद २३.

मिश्रितसारासार ॥ अरेनिवडीतोचिचतुर ॥ ध्रु० ॥ ब्रह्मनिरं-
जनअद्वयसत्य ॥ मायाजनपरद्वैतअनित्य ॥ १ ॥ मेळविलेंजळअमृ-
तदोनी ॥ हंसजसापयघेनिवडोनि ॥ २ ॥ पारखीविणखरेंनिवडेना ॥ मढ-

कसेंजनहितकळेना ॥ ३ ॥ दासह्मणेनिजकौतुकमोठें ॥ अनुभवबो-
लतीशाब्दिकखोटे ॥ ४ ॥

पद २४.

पळापळाब्रह्मपिसायेतोजवळी ॥ रामनामंहाकदेउनीडोईकाडो-
ळी ॥ ध्रु० ॥ वृत्तिशंडीबंधनेविणरादामोकळी ॥ संसाराचीधुळीकरु-
निअंर्गीउधळी ॥ १ ॥ प्रपंचउकरज्यावरीवैसर्णेज्याचें ॥ भोंवतापाळाफिरो-
निपाहेजनहेअविद्येचे ॥ २ ॥ घाउनिवैसेउठोनिपळेदृश्यवाटतें ॥ अदृ-
श्याचेंरहाणेंघेतांनचलेकवणाचें ॥ ३ ॥ आउतहाटगजनवावाइउतळ-
ले ॥ दाहावाठावह्मणऊनतेथेंठिगळादिधलें ॥ ४ ॥ ऐसेंमनहेंचंचळ-
निवृत्तींसीगंतुलें ॥ परतुनियाआलेंह्मणउनिजीवेंचिमारिलें ॥ ५ ॥
मीपणाचेंशहाणपणजळालेंमाझे ॥ कोणवाहेदेहबुद्धीवस्त्राचेंओझे ॥ ६ ॥
नलगेआह्मामानअपमानाचेंओझे ॥ तुझेशुद्धीघेतांगेलेंमीपणमाझे ॥ ७ ॥
आह्मीजनघनदेखुनिविचारकरितो ॥ आपणऐसेंपिसेह्मणऊनिउमजघ-
रितो ॥ ८ ॥ अर्थभेटोयेतीत्यासवेडलावितो ॥ रामीरामदासऐसेंअ-
वद्धबोलतो ॥ ९ ॥

पद २५.

कल्याणधामारामाकल्याणधामा ॥ ध्रु० ॥ दुःखनिवारणनामकसु-
खाये ॥ सुखमूर्तीगुणग्रामारामा ॥ १ ॥ दासउदासकरीतवकृपा ॥
अभिनवनामगरिमारामा ॥ २ ॥

पद २६.

तूयेरेरामा ॥ कायवर्णूमहिमा ॥ ध्रु० ॥ सोडविलेदेवतेतीसकोटी ॥
तेवींसोडवीआह्मा ॥ १ ॥ रामलक्ष्मणभरतशत्रुघ्न ॥ पुढेंउमाहनुमा-

न ॥ २ ॥ दासह्यणेभवबंधनिवारी ॥ रामागुणधामा ॥ २ ॥

पद २७.

हेराववादेईतुअंभजन ॥ ध्रु० ॥ अनुतापत्यावरीभक्तियोग ॥ मा-
नितीहेसज्जन ॥ १ ॥ कीर्तनकरावेंनामउचारावें ॥ अंतरींलुगो
ध्यान ॥ २ ॥ दासह्यणेमनआत्मनिवेदन ॥ सगुणसमाधान ॥ ३ ॥

पद २८.

नाममंगळधामहरीचेंहो ॥ संतसज्जनाविश्राम ॥ ध्रु० ॥ सकळ-
धर्मअचळ ॥ अर्थकामस्मरणेस्वानंदाभिराम ॥ १ ॥ गरळजाळश-
मशिवमनोरम ॥ दासउदासपूर्णकाम ॥ २ ॥

पद २९.

संगतसाधूचीमजजाहली ॥ अक्षयपदवीआली ॥ ध्रु० ॥ सर्व
मीसर्वात्माऐसी ॥ अंतरींढढमतीझाली ॥ जागृतीसहीतअवस्थानुर्था ॥
स्वरूपींसमूळविराली ॥ १ ॥ बहुजन्मांचीजपतपसंपत्ती ॥ विमळफ-
ळेसिआली ॥ मीमाझेहेसरलीममता ॥ समुळींभ्रांतीनिमाली ॥ २ ॥
रामींअभिन्नदासऐसी ॥ हेजाणीवसमूळहीगेली ॥ नचळेनढळेअचळ
कृपाहे ॥ श्रीगुरुरायेंकेली ॥ ३ ॥

पद ३०.

अणुपामुनिजगदाकार ॥ ठणठकाररघुवीर ॥ ध्रु० ॥ रामाकार
जाहलीवृत्ती ॥ दृश्यादृश्यनयेहाती ॥ १ ॥ रामींहारपलेंजग ॥ दास
ह्यणेकैचेंमग ॥ २ ॥

पद ३१.

शतशतकरवंशींअवतरणा ॥ दशमुखकुलसंहरणा ॥ दशशत-

वदनाग्रजरूपमदना ॥ दशरथनृपनंदनगुणसदना ॥ ध्रु० ॥ कौस-
 ५यात्मजनिजसुखकरणा ॥ कौशिकमखपालनशिवस्मरणा ॥ राजिव-
 श्लोचनजानकीरमणा ॥ भवचिंताहरणा ॥ १ ॥ निजचरणीअहिल्या
 उद्धरणा ॥ भार्गववीरक्षितीपाळाहारमर्दना ॥ वालीकार्मुकधरणा ॥
 अंजनिमुतसेवितवचरणा ॥ २ ॥ दशदिशाव्यापकगुणसगुणा ॥
 भात्मारामसमस्ताभरणां ॥ जीवकदंत्वकपातसंस्मरणा ॥ रामदासवं-
 देतवचरणा ॥ ३ ॥

पद ३२.

रामाविसरावेंमगकासयाजगावें ॥ स्वहितदुरीतेव्हांदुःखपालवींध्यावें ॥
 वरवकुंभपाकअहोरात्रभोगावे ॥ तेधवांकोणसोडीवर्मनपडेठावें ॥ ध्रु० ॥
 अर्जनीकानकोंडेरामनह्यणेतोडें ॥ आदळेदुःखआंगीभोगभोगितारडे ॥
 कर्तृत्वआपुलेंचिकैसेनाठवेवेडें ॥ देवासीबोलठेवीकेवींस्वमुखजोडे ॥ १ ॥
 वषयींचित्तगोवी ॥ हृदयस्थनाठवीकामक्रोधलोभसंगें ॥ त्रासनुप-
 ंजीवीं ॥ ममतादुःखपरींआपणातेवाहवीं ॥ विनवीरामदासभवसा-
 रतरवी ॥ २ ॥

पद ३३.

साजिरेंहोरामरूपसाजिरेंहो ॥ ध्रु० ॥ रूपप्रगटलेंलावण्यलाजि-
 ं ॥ मानसीबैसलें ॥ १ ॥ सर्वांगींसुंदरठाणमनोहर ॥ दासाचाआ-
 णार ॥ २ ॥

पद ३४.

देखिलाहोराघवदेखिला ॥ ध्रु० ॥ रूपरामाचेंलावण्यसाचें ॥ ध्या-
 विश्रामाचें ॥ १ ॥ चंचळमानसपाहेवास रामींरामदास ॥ २ ॥

पद ३५.

शरणमीराघवाहो ॥ ध्रु० ॥ अंतरध्यानागुणनिधाना ॥ मजपहा
हो ॥ १ ॥ भजनकांहींघडतनाहीं ॥ हेंसाहाहो ॥ २ ॥ रामदास
घरूनकास ॥ येकभावो ॥ ३ ॥

पद ३६.

रेमानवाउगींचआमुचीजिणी ॥ आह्माध्यानींभेटिचीशिराणी॥ध्रु०॥
नरापरीसवान्नरभले ॥ जिहींडोळारामादेखियेलें ॥ १ ॥ ज्यासीरघु-
राजहितगुजबोले ॥ कोण्याभाग्येंभगवंतभेटलें ॥ २ ॥ रामींमिनलेते
असोनिचयाती ॥ त्यांच्याचरणाचीवंदीनमाती ॥ नित्यनव्हाळींगा-
ऊनिकरूंकिती ॥ तेंणरघुनार्थीउपजेलप्रीती ॥ ३ ॥ रामींरामदास
ह्मणेंएकाकरूं ॥ यारेआह्मीतैसाचिभावधरूं ॥ भक्तीप्रेमाचादावूनि-
धीरूं ॥ तेंणेंआह्माभेटेळरघुविरूं ॥ ४ ॥

पद ३७.

कैचेंघरकैचेंदार ॥ मिथ्यासकळहीव्यापार ॥ अंतीसोइरारघुवीरा॥
कांभुळलासी ॥ १ ॥ कोणीनव्हेकीरेकोणार्ची ॥ सकळहीसांगतिदै-
वार्ची ॥ धगिसोयत्यारामाची ॥ कांभुळलासी ॥ २ ॥ बहुअवघड
आहेवाट ॥ कैसीनकळेउरकेलवाट ॥ होईरघुविरजीचाभाट ॥ कां
भुळलासी ॥ ३ ॥ फिरमात्रारापरहोनपाहे ॥ एकधर्मचीहोउनिराहे॥
धनजोडिलेनराहे ॥ कांभुळ० ॥ ४ ॥ ऐसीकरावीबाजोडी ॥ राहे
येथेंनेथेंगोडी ॥ सोडीमिथ्याप्रपंचवोदी ॥ कांभुळ० ॥ ५ ॥ केव्हां
जाईलनकळेध्यास ॥ राहेतेंघरपडेलवोस ॥ येकडीयाउपजेलत्रास ॥
॥ कांभु० ॥ ६ ॥ सावधहोईरेबाऐसा ॥ वोढींजळतेघरींचावासा ॥

स्मरमाङ्ग्यारमाधीशा ॥ कांभु० ॥ ७ ॥ संसारपाण्याचाबुडबुडा ॥ याचानको
 करूंतोओढा ॥ तूसमजेसीनामूढा ॥ कांभु० ॥ ८ ॥ करीसीताराम-
 भैत्र ॥ होईलदेहतुआपवित्र ॥ वरकडभितीवरीलचित्रे ॥ कांभु० ॥ ९ ॥
 कारेवैसलासनिश्चळ ॥ करीशिलअनर्थासमूळ ॥ सांडुनीविश्रांतीचे
 स्थळ ॥ कांभु० ॥ १० ॥ मुख्यअसूंचावीदया ॥ नार्हांतरसर्वही
 जाईलवायां ॥ मिठीघालीरामपाया ॥ कांभु० ॥ ११ ॥ करिशिल
 डोळ्याचाअंधार ॥ पाहेजनासीनिर्वैर ॥ सांडीधनसंपत्तीचेवारें ॥ कांभु०
 ॥ १२ ॥ अंगीधनसंपत्तीचेवारें ॥ खायामिळतीलभुतेपारें ॥ कामा
 नयेतरेनिर्धारें ॥ कांभु० ॥ १३ ॥ रामदासाचेजीवन ॥ तूंकानक-
 रिसीसाधन ॥ रामतोडीलभवबंधन ॥ कांभु० ॥ १४ ॥

पद ३८.

चातुरचातुरसेचटका ॥ ध्रु० ॥ एकएकगुणपरवाडीडारू ॥ तन
 भेरीतोरीगयांतटका ॥ १ ॥ सुनतदेखतगुनप्रगटलोकनमें ॥ आजब
 अगेचटका ॥ २ ॥ रामदासमाही मन्वघटव्यापक ॥ लेतआनंदकी
 युटका ॥ ३ ॥

पद ३९.

बाईमीहोमीहोनाहलीखरी ॥ खरीगुरुदास ॥ अखिलपदार्थीउ-
 दास ॥ ध्रु० ॥ इहपरनश्वरजाणनिहृदयी ॥ आलासेबहुत्रास ॥ १ ॥
 नेत्यानित्यविवेकविचारुनि ॥ सेवितोब्रह्मरसास ॥ २ ॥ तुर्याउल्लं-
 गुनिउन्मनीसेवुनी ॥ स्वस्वरूपीनिजवास ॥ ३ ॥ निजतृप्तीसीदेउनि
 ऽसि ॥ केलाअनुभवग्रास ॥ ४ ॥ रामदासप्रभुनित्यउदास ॥ स-
 ञ्जणीविश्वास ॥ ५ ॥

पद ४०.

आवडतोप्रियपरीगवसेना ॥ ध्रु० ॥ स्वजनाहुनिप्रियदेहआपुला ॥
तोहिविटेपरीआपणविटेना ॥ १ ॥ ज्यावरीधांवतींइंद्रियेंमनही ॥
सर्वहीदाबुनिआपणदिसेना ॥ २ ॥ श्रीगुरुदास्यअनन्यत्रडेजरि ॥
अनुभवतंतुकर्धीहीतुटेना ॥ ३ ॥

पद ४१.

कोणमीमजकळतचीनाहीं ॥ सारासारविचारशोधुनीपाही ॥ १ ॥
नारीहणोंतरीनरचीभासे ॥ नरहणोंतरीसमूळविनासे ॥ २ ॥ दास
हणोंतारिरामचिआहे ॥ रामहणोंतरिनामनसाहे ॥ ३ ॥

पद ४२.

आतांतरिजायजायजायधरीसद्गुरुचेपाय ॥ ध्रु० ॥ संकल्पविकल्प
मोडुनीराहेदृढधरुनीपायपायपाय ॥ १ ॥ नामस्मरणज्यामुखीनाही
त्याणेंवांचुनीकायकायकाय ॥ २ ॥ मानवतनूहीनयेमागुनीचरेंविचा
रुनिपाहेपाहेपाहे ॥ ३ ॥ आत्मानात्मविचारनकरितांव्यर्थप्रसवर्ल
मायमायमाय ॥४॥ सहस्रअन्यायजरीत्वांकेलेकृपाकरीलगुरुमायमा
माय ॥ ५ ॥ रामदासहणेनामस्मरणेंभिक्षामागुनिस्वायस्वायस्वाय ।
आतांतरि० ॥ ६ ॥

पद ४३.

अरेनरसारविचारकसा ॥ ध्रु० ॥ क्षीरनीरएकहंसनिवडिती ॥ का
कळेवायसा ॥ १ ॥ मायाब्रह्मएकसंतजाणती ॥ सारांशचेतीतसा॥२
दासहणेंवंद्यनिंद्यवेगळें ॥ कर्मानुसारठसा ॥ ३ ॥

पद ४४.

अरेमनपावनदेवधरीं ॥ अनहीतनकरी ॥ ध्रु० ॥ नित्यानित्यवि-
बेककरावा ॥ बहुजनाउद्धरी ॥ १ ॥ आत्माकोणअनात्माकैसा ॥
परपारउतरी ॥ २ ॥ दासह्मणेतुआतूंचिसखोर ॥ हिततुझेतूंकरी ॥ ३ ॥

पद ४५.

अरेनसारवीचारकरी ॥ मनचरेंविवरी ॥ ध्रु० ॥ सारासारवि-
चारनयेतां ॥ वाहासीभवपुरीं ॥ १ ॥ सकळचराचरकोठुनिजाहळें ॥
कोठेनिमालेंतरी ॥ २ ॥ दासह्मणजरीसमजमीतरी ॥ मुळींचीसोय
धरी ॥ अरेनर० ॥ ३ ॥

पद ४६.

भूतकाळीं कर्मकेलेंवर्तमानीं आलें ॥ त्याचेंसुखमानूनियाभोगितों आ-
पुलें ॥ ध्रु० ॥ सुखदुःखभागजहालातोचिमागीलठेवा ॥ आतां दुःखमा-
नूनकोकरीरामसेवा ॥ १ ॥ बाईलमेलीपोरमेलेंद्रव्यनाहींगांठीं ॥ तळ-
मळलागलीजिवांकारेहोशीकष्टां ॥ २ ॥ जेंजेंदुःखहोंतेंजिवांतेंचिमा-
गीलकर्म ॥ आतांत्याचेंसुखमानींस्मररामनाम ॥ ३ ॥ नामाविणराहूं
नकोअसाफजितहोशी ॥ पुन्हांघडोनयेबापानरकामध्वेंजाशी । ४ ॥
भविष्याचाघोकातुझेहातामध्येआहे ॥ पळभरविसरूनकोनाहींकोणी
साह्य ॥ ५ ॥ सावधहोईसावधहोईकितीसांगूंतुजला ॥ परिणामक-
ठिणमोठाशरणजाईगुला ॥ ६ ॥ दासह्मणेतुआलेंतरीहोऊनियागेलें ॥
नकोनकोह्मणतां हिभोगवितेंकेलें ॥ भूतकाळीं० ॥ ७ ॥

पद ४७.

येकलाजगदांतरजाहला ॥ आणीककोणीचनार्हीतयाला ॥ १ ॥

चारीखाणीचारीवाणी ॥ हालवीत्रोवलीचालवीत्याला ॥ २ ॥ एकध-
रीएकत्यागीतआहे ॥ आपणाआपणभोगवीतआहे ॥ ३ ॥ दासद्व-
णेहाबहुविधतमासा ॥ पाहिलतोमगहोईलतैसा ॥ ४ ॥

पद ४८.

ज्याज्यावेळेजेजेहोईलतेंतेंभोगांवे ॥ विवेकालाविसरुनीआपणकष्टी
कांन्हांवे ॥ ध्रु० ॥ एकदांएकवेळबहुसुखाचीगेली ॥ एकदांएकवेळ
जिवाबहुपीडाझाली ॥ १ ॥ एकदांमागूंजातांमिळतीषडूसपक्कानें ॥
एकदांमागूंजातांनमिळेभाजीचेंपान ॥ २ ॥ सुकृतदुःकृतदोन्हीपूर्व-
दत्ताचेंफळ ॥ ऐसेंप्राणीजाणेनातोमूर्खचीकेवळ ॥ ३ ॥ देहदुःखा-
समुळेऐसेंबरवेंजाणोन ॥ सुखदुःखाविरहितरामदासआपण ॥ ज्या
ज्यावेळे० ॥ ४ ॥

पद ४९.

वटकागेलीपळेंगेलींतासवाजेअणणा ॥ आयुष्याचानाशहोतोराम
कारेद्वणाना ॥ १ ॥ एकप्रहरदोनप्रहरतीनप्रहरगेले ॥ विषयाच्या
संगामुळेंचारीप्रहरगेले ॥ २ ॥ रात्रकांहींझोंपकांहींस्त्रीसंगेंगेली ॥
ऐशीआठाप्रहरांचीवासलादझाली ॥ ३ ॥ दासद्वणेतासवाजेसकळां
स्मरणदेतो ॥ वेळेवेळांरामद्वणाल्लणोनिअणकारितो ॥ ४ ॥

पद ५०.

लंकेह्नुनिअयोध्येयेतां ॥ रामलक्ष्मणसीता ॥ हनुमंतेंअंजनीमाता ॥
दाखविलीरामा ॥ १ ॥ चवथेंकेलानमस्कार ॥ कायबोलेरघुवीर ॥
तुझ्याकुमरेंआह्वाथोर ॥ उपकारकेला ॥ २ ॥ सीताशुद्धियेणेकेली ॥
लक्ष्मणाचीशक्तिहरिली ॥ लंकेजाळुनीनिर्दळिली ॥ राक्षससेना ॥ ३ ॥

अहिरादणमहिरावण॥वातकरितीआमुच्याप्राण॥ देवीरूपेदेवांजणा॥
 रक्षिलेमाते ॥ ४ ॥ अठरापद्मवानरभार ॥ श्रमैयुद्धेलेकार ॥ शी-
 कासेतुमागर ॥ समाप्तकेला ॥ ५ ॥ मातेतुझ्याउदरींजाण ॥ हनुमा-
 नजन्मलारत्न ॥ येवढेमाझेरामायण ॥ याचेनियोगे ॥ ६ ॥ ऐकून
 पुत्राचीहीस्तुति ॥ मातातुच्छमानीचिर्ती ॥ व्यर्थकांचारघुपति ॥ वा-
 हसीभार ॥ ७ ॥ हाकांमाझ्याउदरींआला ॥ गर्भाहुनीनाहींगळाला॥
 आपणअसतांकष्टविला ॥ श्रीराममाझा ॥ ८ ॥ माझियादुग्धाची
 प्रौढी ॥ कळिकाळाचीनरडीमुरडी ॥ रावणादिकेहेबापुडी ॥ घुंगरटीं
 तेंथे ॥ ९ ॥ असत्यरामावाटेलबोली ॥ दुग्धधारासोडियेली ॥ शै-
 लाउदरींखोचकिली ॥ त्रिखंडतेव्हां ॥ १० ॥ वेणीदंडपरताळिला ॥
 लेकेलार्गेवेढादिधला ॥ आणुनीरामाशीदाखविला॥अंजनीमाते॥११॥
 सीताबोलेअंजनीशीं ॥ कांकोपशीबाळकाशीं ॥ रामेआज्ञाहनुमंताशीं॥
 दिधलीनव्हेती ॥ १२ ॥ आश्चर्यवाटलेसरामा ॥ ह्मणेमातेवन्यमहि-
 मा ॥ पादपद्मेचवघाजणां ॥ वंदिलेमाते ॥ १३ ॥ अत्यंतविलगमखा॥
 हनुमंतभक्तनिका ॥ रामदामपाठीराखा ॥ महारुद्रतो ॥ १४ ॥

पद ५१.

गणपतिगणराजधुंडीराजमहाराज ॥ चिंतामणिमोरेश्वरयात्रिणना-
 र्हीकाज ॥ ध्रु० ॥ अकारउकारमकारतुझीगुंडाअनिवार ॥ ब्रह्मवि-
 ष्णुमहेशहेतरितुझेचअवतार ॥ १ ॥ त्रिगुणतूंगुणातीत ॥ नामरूपावि-
 रहित ॥ पुरुषनामप्रकृतीत ॥ अंतनाहीहा ॥ २ ॥ सतचिदानंद
 देवा ॥ अदिअंततुलाचठावा ॥ दासह्मणेवरदभावा ॥ कृपादृष्टीहा ॥
 गणप० ॥ ३ ॥

पद ५२.

पळापळाब्रह्मपिसायेतो जवळी ॥ रामनामैहाकामारुनीडोईकांडो-
ळी ॥ वृत्तीशेंडीबंधनेवीणसदामोकळी ॥ संसाराग्नीधुळीकरुनीअंगी
उधळी ॥ ध्रु० ॥ प्रपंचउकरड्यावरीबैसणेंज्याचें ॥ भोंवतापाळागा-
ळुनीपाहेनयनअविद्येचे ॥ उठोनीधांवेदेखोनीपळेदृश्यवाटेचे ॥ अद-
श्याचेंरानघेतानचलेकोणाचें ॥ १ ॥ मीपणाचेंशहाणपणजळलेंमाझे ॥
कोणवाहेदेहवस्त्राचेंओझे ॥ नलगेआह्यांमानअभिमानाचेंओझे ॥ ऐसें
मनउन्मनहोउनिमनांतनिर्बुजे ॥ २ ॥ आर्ह्यांजनदेखोनीवेडेचारक-
रितों ॥ पिसाआपणऐसादेखोनीउमजधरितों ॥ आर्तेभेटीयेतीत्याशी
वेडेदाखवितों ॥ रामीरामदासऐसेंअवत्वबोळतो ॥ पळापळा० ॥ ३ ॥

पद ५३.

प्रगटनिरंजनप्रगटनिरंजनप्रगटनिरंजनआहे ॥ आगमनिगमसंत-
समागममद्रुहवचनपाहे ॥ १ ॥ आत्मविचारेंशास्त्रविचरेंगुरुविचारें
बोध ॥ मीपणतूपणशोधुनिपाहतां ॥ आपणआपणाशोध ॥ प्रगट० ॥
॥ २ ॥ जडाशिवचंचळचालविताहेचंचळस्थिरनराहे ॥ प्रचीतआहे
शोधुनिपाहेनिश्चळहोउनराहे ॥ ३ ॥ भजनीभजनआत्मनिवेदनश्रव-
णमननसाधा ॥ दासह्मणेनिजगुजशोधितांहोतनसेभवबाधा ॥ प्रगट-
निरंजन० ॥ ४ ॥

पद ५४.

पाहापाहायाजगांतरामआहे ॥ रामआहेरामआहेरामआहे ॥ ध्रु० ॥
जगहेंअवघेरामचसारा ॥ अंतरिंपाहेकरीविचारा ॥ १ ॥ एकसुवर्णी
बहुअळंकारा ॥ तद्वतपाहीसर्वपसारा ॥ २ ॥ निनाकच्छुनाहींधारा ॥

रामचरामहीघेसारा ॥ ३ ॥ दासद्वणेहारामचभरला ॥ भरलाउरला
बोलचखुंठला ॥ पाहापाहा० ॥ ४ ॥

पद ५५.

गुरुदातारेंदातारें ॥ अभिनवकैसेंकेसेंकेले ॥ ध्रु० ॥ एकचिवचने
नबोलतबोलुनीमानसविलयानेले ॥ १ ॥ भूतसंगेऽकृतनैश्वरवोझे ॥ नि-
जबोधेउतरिले ॥ २ ॥ दामद्वणेमजमीपणविगहित ॥ निजपर्दानांदाविले ३

पद ५६.

मिश्रितसारासार ॥ अरेनिवडोतोचिचतुर ॥ ध्रु० ॥ ब्रह्मनिरंजन
अद्वयसत्य॥मायाजनपरद्वैतअनित्य॥ १ ॥ पारस्वीवीणखरेंनिवडेना ॥ मूढ
कसेंजनहीतकळेना ॥ २ ॥ मेळविलेंजळअमृतदोनी ॥ हंसजसापयधे
निवडोनी ॥ ३ ॥ दामद्वणेनिजकौतुकमोठें ॥ अनुभवबोलतीशाब्दी-
कखोठें ॥ ४ ॥

पद ५७.

जाजाजाझटकारेजाउनगुरुपदिंहेटकारे ॥ रामरसाचाध्यातुद्विधुट-
कातेव्हांचहोइलमुटकारे ॥ ध्रु० ॥ नवदरवाजेदसवीखिडकीरेपडच-
क्रावरफिरकीरे ॥ तेंथेखाशिलगिरकीप्राण्याचिन्मयस्वरूपवळखीरे ॥ १ ॥
औटहाताचामळारेराबतिचारासोळारे ॥ हितार्थत्याणेरचिलामळाअमृ-
ताच्यावेळारे ॥ २ ॥ येणेंऐसेंराहीरेआत्मस्वरूपीपाहीरे ॥ जीवाशि-
वांच्याहोतिलभेटीचौशून्याचेठायीरे ॥ ३ ॥ ऐमाहोसीघीठरेउलटा
मार्गनीठरे ॥ रामदासद्वणेगडियापाहीमोक्षपदाचीवाठरे ॥ ४ ॥

पद ५८.

अनुहतवाजवीपुंगी ॥ बावाजोगी ॥ ध्रु० ॥ अनंतयुगांचाअतीत ॥

दोनीदोरेपवनसूत ॥ झोळीशिवलीसप्तधातूंत ॥ चउखार्णीचीकेलीवि-
भुत ॥ लावलीअंगी ॥ १ ॥ चौशून्याचाघातलावांटा ॥ गगनकैला-
सीगोंविल्याजटा ॥ त्याणेंमेरुचाकेलासोटा ॥ सप्तसागरीचाकेलावोंटा ॥
मीनमार्गी ॥ २ ॥ चौदाचक्रांचीबांधलीमढी ॥ हार्तावेऊनज्ञानतुं-
बडी ॥ चंद्रसूर्यदीपजोडी ॥ लावलीसिंगी ॥ ३ ॥ ऐसातोसंन्यासी
निर्गुण ॥ निरालंबनिरंजन ॥ करितोत्रिवेणीचेस्नान ॥ दिसतोभ्रमर
गुंफेतून ॥ असातोयोगी ॥ ४ ॥ असातोमोसांवीभेटळा ॥ पेलाब्र-
ह्मीचापाजिला ॥ रामदासतयाचाचेला ॥ युगानुयुर्गी ॥ ५ ॥

पद ५९-राग झिञ्जोटी.

धांवरेरामराया ॥ कितीअंतपाहासी ॥ प्राणांतमांडियेला ॥ नये
करुणाकैसी ॥ धांव० ॥ ध्रु० ॥ पाहीनक्षणभरी ॥ चरणझाडीनके-
शी ॥ नयनशिणलेबा ॥ आताकेधवायेशी ॥ धांवरे० ॥ १ ॥ मी-
पणअभिमानी ॥ अंगीभरियेलाताठा ॥ विषयकर्मामें ॥ लाजनाहीं
लोळतां ॥ चिळसउपजेना ॥ ऐसेंझालेंबाआतां ॥ धांवरे० ॥ २ ॥
मारुतीस्कंधभागी ॥ शीघ्रवैसोनियांयावें ॥ रात्रवैद्यराजें ॥ कृपा
औषधद्यावें ॥ दयेच्यापद्महस्ता ॥ माझेशिरीठेवावें ॥ धांवरे० ॥ ३ ॥
याभर्वीरामदास ॥ थोरपावतोव्यथा ॥ कौतुकपाहतोसी ॥ कायजा-
नकनाथा ॥ दयाळादीनबंधो ॥ भक्तवत्सलाआतां ॥ धांवरेरामरा-
या ॥ किती० ॥ ४ ॥

दास.

पद १-राग यमनकल्याण.

साधनकांहींतरिकरिरेमनातूं ॥ ध्रु० ॥ चित्तीस्फुरणचिदात्माध-

रिखूण ॥ चित्तनिरोधुनीस्मरआपणातूं ॥ साध० ॥ १ ॥ धांवतिवृ-
त्तिविवेकआवरीरे ॥ स्मरणधरुनिमांगेपुढेआपणातूं ॥ साध० ॥ २ ॥
तन्मयपरहरीप्रियसर्वात्मा ॥ मतनभजनकारिदासपणेंतूं ॥ सा० ॥ ३ ॥

पद २-राग काफी.

गुरुमुखेनिजगुजजाण ॥ जाण० ॥ ध्रु० ॥ भासेजावअहंमतिपुर-
तां ॥ धांवेमनतेथेकोणकोण ॥ गु० ॥ १ ॥ जाणिववृत्तिसमानिशी
आत्मा ॥ निद्रेमाजिनसेकांहींभानभान ॥ गु० ॥ २ ॥ अवस्थात्रय-
परतुर्यप्रकाशक ॥ प्रत्ययस्वयेधरीग्वृणखूण ॥ गुरु० ॥ ३ ॥ ज्याक-
रितांदिसेअनंतचराचर ॥ दासपणीउरेंतेचिपूर्णपूर्ण ॥ गुरु० ॥ ४ ॥

पद ३-राग खमान.

तोहासज्जनधन, विठ्ठलआनंदघन ॥ ब्रह्मादिकस्तवितीज्याच्या
श्रीचरणीअर्पूनिमन ॥ तो० ॥ ध्रु० ॥ येरीतीप्रशांतज्ञानीपराभक्ती-
अनुसंधानी ॥ दामाजीयोगेश्वरअववेण्कमरेकरितीध्यान ॥ तोहा०
॥ १ ॥ चिज्जडसारेविवेकवृत्तीसांख्ययोगविरोधमुर्वी ॥ साधकयासा-
धितिअभ्यासे, जेचिन्मात्रज्ञान ॥ तो० ॥ २ ॥ दासभावीज्याचे
पायआननेणेचिउपाय ॥ ऐशार्हीनेनाशतिभक्तीम्हणऊनिबोलेपणवा-
लून ॥ तोहा० ॥ ३ ॥

पद ४-राग कालंगडा.

तेहेंब्रह्मविटेवरीनटलें ॥ बाळकृष्णरूपथटलें ॥ ध्रु० ॥ मजचरणि
दढानिश्रयधरितां ॥ भवबंधनदुखमुटलें ॥ तेहें० ॥ १ ॥ दर्शनक-
रितांपापपळालें ॥ काळाचेबळखुंटलें ॥ तेहें० ॥ २ ॥ दासद्वणेमज
प्रेमळझालें ॥ प्रेमरसेनामनटलें ॥ तेहेंब्र० ॥ ३ ॥

पद ५—राग परज.

मायारेअनिवार, हरितुञ्जीमाया० ॥ ध्रु० ॥ षड्रिपुवैरीमजलागां-
जिती ॥ कसातरेनभवपार ॥ हरितुञ्जी० ॥ १ ॥ पाहूंजातांअंतन
लागे ॥ शेषहिथकलाफार ॥ हरितुञ्जी० ॥ २ ॥ बाळकृष्णाकृपाक-
रावी ॥ दासविनवीवारंवार ॥ हरितुञ्जी० ॥ ३ ॥

पद ६—राग परज.

संतउदारकसे ॥ पहापहासंतउदारकसे ॥ ध्रु० ॥ दर्शनमात्रेपा-
वनकरिती ॥ परिसीलोहजमे ॥ पहापहासं० ॥ १ ॥ ज्ञानपणेंहे
सांडुनिमगळें ॥ दहीकंपूरजसे ॥ पहापहासं० ॥ २ ॥ चरणामृत
पाजुनियांदासा ॥ लावितीज्ञानदशे ॥ पहापहासं० ॥ ३ ॥

पद ७—राग परज.

धाउनियामजतारींआतांकृष्णा ॥ कितिआळवंतुजभारी ॥ आतां
कृष्णा० ॥ ध्रु० ॥ दुष्टनष्टखळकटुवचनाची करितीमजभडीमारी,
आतांकृष्णा धाउनियाम० ॥ १ ॥ सबळहिपतिपरिदैवगतीनें ॥ ज्ञा-
लारंकभिकारी, आतांकृष्णा ॥ धाउनि० ॥ २ ॥ हेमनमोहनहेमन-
रंजन ॥ येतकंसाधांवरी, आतांकृष्णा ॥ धाउनि० ॥ ३ ॥ मजदा-
सातेअभयद्यावया ॥ येबाधांवमुरारी, आतांकृष्णा ॥ धाउनियाम-
जतारीं० ॥ ४ ॥

पद ८—राग कल्याणाचा जिल्हा.

कायसांगूंयासमर्थाचीथोरी ॥ भजकासीआपणाऐसाकरी ॥ ध्रु० ॥
सद्गुराजातन्मयछत्रपती ॥ मजकरोनिसेवेआदिपती ॥ सोहंशब्दसन-
ददेउनिहार्ती ॥ श्रीहाटठेविलामुद्राकिर्तीहो ॥ कायसांगूं० ॥ १ ॥

अहंकाराचेदुर्गआवरिले ॥ तयांवरीमजलापाठविलें ॥ पूर्वद्वारेंत्रिकुट-
 देखियेलें ॥ रजदृष्टीब्रह्मचासिजिकियेलेंहो ॥ कायसांगूं ॥ २ ॥
 तेथुनिउर्ध्वपथंश्रिममार्गपाहें ॥ सत्वगुणीश्रीहार्टीविष्णुआहे ॥ तया-
 वळंबोनिवरुताजाय ॥ तमगोल्हाटीरुद्रदिसताहेहो ॥ कायसां ॥ ३ ॥
 ज्ञानशखेवोनियांहार्ती ॥ केलीतमोअज्ञानाचीशांती ॥ पुण्यगिरीते-
 थुनिदेखेपुढती ॥ शुद्धअधिष्ठानीविश्वमूर्तीहो ॥ कायसांगूं ॥ ४ ॥
 उभाराहोनितयागिरीवरी ॥ देखेभ्रमरगुंफागडदवोवरी ॥ औठपीठा-
 वरुतीशोभेवरी ॥ परमानंदआहेतयावरीहो ॥ कायसांगूं ॥ ५ ॥
 बोधबळियाप्रवेशलेंतेथें ॥ अहंकारजाहलावाताहत ॥ विजयदंडुभी-
 वाजतीअनुहात ॥ ब्रह्मदृष्टीतपावलोंनिजविश्रांतहो ॥ कायसांगूंयां
 ॥ ६ ॥ भक्तिनिशाणचढविलेंवरी ॥ जेंकांब्रह्मभासतचराचरी ॥ रा-
 मनामेंगर्जतीजयजयकारी ॥ दासपणानउरेंतेथेंउरीहो ॥ कायसांगूं
 यासमर्थाचीं ॥ ७ ॥

पद ९-राग परज.

कैवारीहनुमानआमुचा ॥ कैवारीहं ॥ धुं ॥ पाठीअसतांतो-
 जगजेठी ॥ वरकडकायगुमान ॥ आमुचाकैवारीहं ॥ १ ॥ नित्य-
 निरंतरभजकारक्षी ॥ धरोनियांअभिमान ॥ आमुचाकैवारीं ॥ २ ॥
 दासारक्षीलहाचिभरोसा ॥ वदतसेत्याचीआण ॥ आमुचाकैवारीह-
 नुमानं ॥ ३ ॥

पद १०-राग कालंगडा.

नवलनेणोंकोणीतूसांगब्रह्मज्ञानी ॥ धुं ॥ चहुरंगावेगळीगायदु-
 भतेंमाझावरी ॥ मांजरबाईचोरटेंमोठें, टपलेंलोण्यावरी ॥ नवलनें ॥

१ ॥ लोण्याकडेमांजरटपलेंपाहिंगेउमाचाई ॥ लोण्यानेंतेमांजरखा-
 लेंनवलसांगोंकाई ॥ नवलनेणों ० ॥ २ ॥ आकाशीकरुनिकुमारति-
 पुत्रव्याली ॥ पुत्राचेंतेंलग्ननाहींआपणचाइलझाली ॥ नवलनेणों ० ॥
 ३ ॥ बायकोकशीदादल्यासकटपांचपुत्रव्याली ॥ तेथोनियांवास
 करुनिमुळचेघरांआली ॥ नवलनेणोंको ० ॥ ४ ॥ दासकरीअसतु-
 मिथ्यासकळमाया ॥ केशवाचिकृपाझालीनदळेअमरकाया ॥ नव-
 नेणोंकोणीतुंसांगब्रह्मज्ञानी ॥ ५ ॥

पद ११—राग भैरवी.

आणुनिदेसख्येकृष्णघराळा ॥ विरहानळेंदेहतप्तचिझाला ॥ ध्रु० ॥
 कृष्णसख्याविणउद्वसवाटे ॥ कायकरूंतनधनसदनाळा ॥ आणुनि
 देस० ॥ १ ॥ मीनजळाविणतैसीमीझाल्यें ॥ इच्छितचातकजेवीघ-
 नाळा ॥ आणुनिदे० ॥ २ ॥ दासद्वणेमजभासनसेदुजी ॥ दाख-
 नीपदद्वययदुकुलकमळा ॥ आणुनिदेस० ॥ ३ ॥

पद १२—राग काफी.

श्रीरामातुझेनामीं ॥ विश्रांतिकेलीआह्मीं ॥ आतांकांहींचितानाहीं॥
 संसाराच्याकामीं ॥ ध्रु० ॥ तारींअथवामारींमजला, ठेवीमंगळधामीं,
 सर्वभारमाझातुजवरता, मीसेवकतुंस्वामी ॥ श्रीरामा० ॥ १ ॥ पूर्ण-
 ब्रह्मपरेशसनातन, देहअयोध्याग्रामीं, सत्रावीशरयूतीरवासी ॥ सा-
 क्षीअंतरयामी ॥ श्रीरामा० ॥ २ ॥ केशरीतूरघुनाथसीतापति, शि-
 वदिनहनमाहामीं, दासभक्तकीर्तिध्वजचालवीमार्गेवरदवरामी ॥ श्री-
 रामतुझेनामीं ॥ विश्रांतिकेलीआह्मीं ॥ आतांकांहींचितानाहीं ॥ सं-
 साराच्याकामीं ॥ ३ ॥

पद १३—राग परज.

भावेसंतसमागर्मारही ॥ भावेसं० ॥ ध्रु० ॥ मूर्तिमंतईशअवतार
समजुनि ॥ वेळोवेळीपायाठेवीडोई ॥ भावेसंतस० ॥ १ ॥ कृपाक-
टाक्षज्ञानध्यानपरसर्वसिद्धी ॥ भागवतीअंतोगतिलाही ॥ भावे० ॥ २ ॥
दासअवंचकसततकरोनि ॥ भक्तीनसोडीसहसाही ॥ भावेसंतसमाग-
र्मारही ॥ भावेसं० ॥ ३ ॥

पद १४—राग भैरवी.

कृपावनातुजकानयेकरुणा ॥ शुकसनकादिकवंदितीचरणा ॥ ध्रु० ॥
उत्कंठामनीपायपाहाया ॥ लागलीनिशिदिनीजगदाभरणा ॥ कृपा-
घना० ॥ १ ॥ अंतरिंचातुंजाणाशिआशय ॥ पूर्णकरीतवअवसंहरणा ॥
कृपाव० ॥ २ ॥ ध्यानभजनमीकांहिचनेणे ॥ दासहणवितोपनितो-
द्धरणा ॥ कृपाघनातु० ॥ ३ ॥

पद १५—राग घनाश्री.

व्यर्थयाजन्मासिआळो, ऐसेवाटेदेवारे ॥ तुझियाप्रीतीलागींकांहीं
नाहींघडलीसेवारे ॥ व्यर्थया० ॥ ध्रु० ॥ पोटीइंद्रियपोषणाची, इ-
च्छामोठीघनमानाची ॥ केलीदांभिकभक्तीतेथे, कैंचाप्रसादमेवारे ॥ व्य-
र्थयाज० ॥ १ ॥ दासतुझाहणवायास, लज्जाअंतरींजीवास ॥ धरि-
लीतुझीदृढकांम, पांडुरंगादेवारे ॥ व्यर्थया० ॥ २ ॥

पद १६—राग यमनकल्याण.

आतांतरीभजभजहरिसुखधाम ॥ ध्रु० ॥ श्रवणिमननिंबहुकिति
तरिशिणाशिल ॥ नघडेचिकधिंविश्राम ॥ आतांत० ॥ १ ॥ ध्यान
धरुनि, बहुधरिशीधारणा ॥ तुटतिलसकळहिकाम ॥ आतांत० ॥ २ ॥

हरिजगमयनिरतीशयजाणुनि ॥ दासभजनिंआराम ॥ आतांतीभज
भजहरिसुखधाम ॥ ३ ॥

पद १७-राग देस.

ध्यानींप्रगटावेंभुवनसुंदरा ॥ ध्रु० ॥ श्रमलोंमीबहूयोगसाधनीं ॥
नाटोपेमनकांहींगुरुवरा ॥ ध्यानाप्र० ॥ १ ॥ अचित्यचिन्मयविग्रह
तुजला ॥ चिंतावेंकितितरीमुखकरा ॥ ध्यानींप्र० ॥ २ ॥ निजदा-
साचेंकोडपुरविता ॥ तुजविणकोणअसेश्रीवरा ॥ ध्यानींप्रग० ॥ ३ ॥

पद १८-राग जोगी.

मजलाउद्धरीसद्गुरुनाथ ॥ तूंमायबापदीनांचा ॥ मजलाउद्धरि० ॥
॥ ध्रु० ॥ माझेसत्गुरुब्रह्मानंद ॥ दाविलानिजस्वरूपींआनंद ॥ मी
बहुझालोंपरमानंद ॥ लागलाछंदगुरुचरणीं ॥ १ ॥ मजला० ॥ का-
मक्रोधमदमत्सर ॥ हेचिदैत्यपरमदुर्द्धर ॥ यांनींगांजिलेंमजफार ॥
करिसंहारतयांचा ॥ २ ॥ मजला० ॥ मीमजगलोंहोतोंविसरून ॥
नाहींस्वरूपाचीओळखण ॥ तुझियेचरणप्रसादेंजाण ॥ झालोंलीनम-
जमार्जी ॥ ३ ॥ मजला० ॥ दाससांगतसेसर्वास ॥ दृढतुह्नीधराया
पायांस ॥ चुकेलतुमचाहोभवपाश ॥ सोडाआससर्वांची ॥ ४ ॥ म-
जलाउद्धरीसत्गुरुनाथ ॥ तूंमायबापदीनांचा० ॥

पद १९-राग शंकराभरण.

माझेसत्गुरुनाथेआई ॥ तूंचिव्यापकसर्वांठायीं ॥ माझे० ॥ ध्रु० ॥
तूंचिब्रह्मारूपेंझाली ॥ उत्पत्तीक्रमहाव्याली ॥ हेंनजाणतकितिएक-
मेळीं ॥ मनसारिखेमरणप्रवाहीं ॥ १ ॥ माझेसत्गुरु० ॥ तूंचिवि-
ष्णुरूपहोऊन ॥ प्रतिपाळिसिसर्वींआपण ॥ मजकरितांहोसीसगुण ॥

सर्वश्रेष्ठत्वतुङ्गयाठायीं ॥ २ ॥ माझे० ॥ तूंचिरुद्ररूपसाचार ॥ क-
रिसीसृष्ट्यादिकसंहार ॥ तुझेपराक्रमअतिथोर ॥ नेणेकोणीभुवनत्रयीं
॥ ३ ॥ माझे० ॥ दासह्मणेहोकरजोडून ॥ तोडोजन्ममरणबंधन ॥
माझीहेचिविनंतितुजलागून ॥ दृढनिश्चयेंसितवपार्यां ॥ ४ ॥ माझे
सत्गुरुनाथेआई ॥

सोयरोबा.

पद १—राग झिञ्जोटी:

हरिभजनावीणकाळघालवूनकोरे ॥ हरिभ० ॥ धु० ॥ चिद्रूपासि-
जाणसमज, ध्यानींआणुनिपुरतेंउमज ॥ आपुढेमतिनेउगाचिचिखल
कालऊनकोरे ॥ हरिभ० ॥ १ ॥ दोरिसापभिउनिभवा, भेदनाहीं
जिवाशिवा ॥ अंतरिंचाज्ञानदिवामालवूनकोरे ॥ हरिभ० ॥ २ ॥
सोइराह्यणेपूर्णज्योति, तेथेनाहींदिवसराती ॥ तयावीणनेत्रपाती ॥
हालवूनकोरे ॥ हरिभजनावीणकाळघालवूनकोरे ॥ हरिभ० ॥ ३ ॥

पद २—राग भुपाळी.

हरिस्मरणविस्मरणतरीतुजकायजिणेंरेअसून ॥ धु० ॥ स्वार्थचि-
साधिशीसार्थकनकरिसी, कोणासिपहातरिपुसून ॥ पुढेंहिनाहींगति
मलीनझालिमतिसंतसंगतीनसून ॥ हरिस्मरणविस्मरण० ॥ १ ॥ श-
रीरफिरवीतुजलामिरवी ॥ देवअसेरेरुसून ॥ जवळीअसूनकींहृदयीं
वसून ॥ भगवंतनयेवादिमून ॥ हरिस्मरणवि० ॥ २ ॥ आळाशिका-
माउगारिकामा, थट्टाचिकरिशोवसून ॥ कुकर्माच्याकांहींवर्माच्या,
गोष्टिसांगसिलकिसून ॥ हरिस्मरणवि० ॥ ३ ॥ रतिविळासेलंपटहो-

पदसंग्रह.

अनि, मानसगेलेंदसून ॥ लवकरसरकींपडशीनरकीं, फुकटमरशील
सून ॥ हरिस्मरणवि० ॥ ४ ॥ ह्यणेसोयरागैविनाथहा, माझेहृदयीं
सून ॥ जनासिउद्धरावयाकारणें, वचनसांगतोंकमून ॥ हरिस्मरण
वेस्मरणतरीतुजकायजिणेंरेअसून ॥ ५ ॥

पद ३—राग सोनी.

प्राण्यातुझापारिणामींकठिणप्रकार ॥ ध्रु० ॥ परिलाभनाहींभेटिचा ॥
तुजलासंतभेटेलकोठिंचा ॥ शिकविल्याबोलादेसीवेठिचाहुकार ॥
प्राण्यातुझापारिणामीं० ॥ १ ॥ तुलायादनाहींआदली ॥ कल्पनाहेतुज
बाधली ॥ नाहीयोगकरणींसाधिली मनमृगाचीशिकार ॥ प्राण्य,
तुझापारिणामीं० ॥ २ ॥ सोयराह्यणेझांकोळसी ॥ जन्ममरणाआक-
ळसी ॥ जंवअंतरदृष्टीनोळखिमी ॥ ब्रह्मनिराकार ॥ प्राण्यातुझाप-
रिणामींकठिणप्रकार ॥ ३ ॥

पद ४—राग देस.

हकनाहकआयुष्यजाय ॥ प्राणियातुंउगाचिचमशीकाय ॥ ध्रु० ॥
मनासिमानेलेंचितुंकरिसीदेवासिजेकानसाय ॥ विचारबोलुनिकरिसि
तुंअवघाकृत्रिमव्यवसाय ॥ हकनाहक० ॥ १ ॥ अतिप्रीतीनेदेहें
पाळिसी ॥ भिक्षुकदेतीदुराय ॥ भोगभोगितांरोगउठतीतुजरक्तपि-
त्तकफवाय ॥ हकनाहक० ॥ २ ॥ स्वदाराहोपरदाराहोभुलणेंहा-
चिअपाय ॥ अनुतापाविणनरकींपडमीमगहानचालेउपाय ॥ हकना-
हकआयुष्य० ॥ ३ ॥ अनादिहाईश्वरसत्यह्यणोनीसोयरागाय ॥ म-
लाहीदिमतोतुलाहिसांगतोंपुढीलतरणोपाय ॥ हकनाहकआयुष्यजा-
य ॥ प्रा० ॥ ४ ॥

पद ५-राग सोनी.

तोकायप्राणीविसरला ॥ हरिलाजन्मापासून ॥ ध्रु० ॥ करितांसं-
सारधंदा ॥ आठविनागोविंदा ॥ नित्यकरीद्वेषनिंदा ॥ सांपडलाभव
बंदा ॥ चित्तेनेचिचुरकेलाप्रासून ॥ तोकायप्राणीवि० ॥ १ ॥ दे-
हालामीएसेमानी ॥ निरंतरआपणावानी ॥ पडलासंशयाचेरानी ॥
विचारहानचेकानी ॥ दुल्लतसेमोहमदिराप्राशून ॥ तोकायप्राणीवि-
स० ॥ २ ॥ अवकाशझाल्यावेळे ॥ भलताचिखेळखेळे ॥ गर्वमदे
सदांघोळे ॥ अन्यथासुखांतयोळे ॥ सांगूजातांबोलेडोळेप्रासून ॥ तो
कायप्राणी० ॥ ३ ॥ लटकेंखरेंकरिहावाचून ॥ संसारीजोघेतोधां-
सून ॥ नकळकरीमारीहांसून ॥ त्रिविधतापेंघेतोलासून ॥ दुःखशो-
केपडतोदांतवासून ॥ तोकायप्राणीवि० ॥ ४ ॥ सोयराह्मणेव्यर्थ
जन्म ॥ निर्फळज्याचेंक्रियाकर्म ॥ पांवरचाजरीरचर्म॥नेणेजोकांमुळि-
चेंवर्म ॥ कोण्याकामाचाहाकायअसून ॥ तोकायप्राणीविसरला ॥ ह-
रिलाजन्मा० ॥ ५ ॥

पद ६-राग आडाणा.

वंदियलाभगवंततोम्यांवंदियलाभगवंत ॥ ध्रु० ॥ भवसिंधुतारक
निजमुखकारक ॥ सकळांआदिअंततोम्यांवंदिलाभग० ॥ १ ॥ स-
ज्जनरंजनअलखनिंजन ॥ भक्तजनाकृपावंततोम्यांवंदिला० ॥ २ ॥
वंदझालेमुकेशेपनस्तवंशके ॥ ज्याचेंस्वरूपअनंत ॥ तोम्यांवंदिलाभग०
॥ ३ ॥ नव्हेनरनारीगैत्रीसूत्रधारी ॥ हालविजोजिवजंत ॥ तोम्यांवं-
दिला० ॥ ४ ॥ सोहिराह्मणेअनुभविपाहणें ॥ चित्सुख-वनवसंत ॥ तो-
म्यांवंदियलाभगवंत ॥ ५ ॥

पद ७—राग काफ़ी.

विसरुंनकोतोदेवजोसाक्षिभृतस्वयमेव ॥ ध्रु० ॥ तारुण्यकार्ळीपु-
 ण्यप्रदपुण्यदशेचीहोऊंपहातसेचेव॥ रंगरूपालाभुलुंनकोतूपहातस्त्रियाचे
 टेव ॥ विसरुंनकोतांदे० ॥ १ ॥ अंतकाळहापावतोवरिभवसागरहा
 पेंव ॥ वैराग्यविवेकेंसंसारविरहितसदैवसुखहेंसेव ॥ विसरुंन० ॥ २ ॥
 पराधीनतापावसितेव्हांविस्मयपडेलहाभेव ॥ स्वइच्छाअसणेंयास्तव
 वरघरभिक्षामागुनिजेव ॥ विसरुंनको० ॥ ३ ॥ ह्यणेशोहिरात्यावां-
 चुनिहेंशरारकेवळशेव ॥ सर्वप्रकाशकयाचेस्वरूपीअखंडदृष्टीठेव ॥
 विसरुंनकोतोदेव० ॥ ४ ॥

पद ८—राग पिलु.

अशाचिखलींगेलाप्राण्याजन्मतुम्नाव्यर्थ ॥ कवणमीहाकोठिलतुजला
 नकळेपरमार्थ ॥ ध्रु० ॥ अरूपआत्माब्रह्मस्वरूपीनलगेलक्षांश ॥
 अनेकशास्त्राभ्यासेंतुजलाप्रियकरवाच्यांश ॥ जितकीविद्यातितुकावृ-
 त्तिचावाढतसेअंश ॥ परतुनिदृष्टिनपाहेनाथसंकेतीचादंश ॥ अशा-
 चिखली० ॥ १ ॥ ऋद्धिसिद्धिगारुडपाहतांलाभकायतुजला ॥ प्र-
 माणमानुनिदेहेकेवळभुलसीधातूला ॥ अंतर्राज्ञानप्रवेशनहोयनाशचिहे-
 तूला ॥ अमुकऐसानकळेतुजलाचाळकआतूला ॥ अशाचि० ॥ २ ॥
 गगनवनाचेठायींनहोयमनहेंविश्राम ॥ संकटवाटेमोठेंसोडितांइंद्रिय
 ग्राम ॥ तीर्थेव्रतदानधर्महीतितुकींसकाम ॥ निरालंबहेंनिर्गुणयेणें
 भिळेनिजधाम ॥ अशाचिखली० ॥ ३ ॥ ह्यणेशोहिराकणासिटाकुनि
 उपणिसीकोंडा ॥ आत्मज्ञानीअनावडीजसिअवरूचीतोडा ॥ माया

नदीचाहानुजवरीआलासेलेंडा ॥ वाहतवाहतजासिलतेथेंप्राप्तनव्हेधों-
डा ॥ अशा० ॥ ४ ॥

पद ९—राग गौरी.

तुझीवंदासकळहिसाधुवृंदानकरावीहेनिंदासोडुनिसकळहिधंदा ॥
संगतिसद्गतिपावेजिवहाअक्षयपरमानंदा ॥ ध्रु० ॥ तेसंतवृत्तिज्यांची
संतविषयांसीवसंतजेकांनकरितिपसंत ॥ जेथेंजातीतेथेंचित्सुखज्ञानव-
निचेवसंत ॥ १ ॥ तेगातीस्वरूपाचेसांगतीदेहतूजाणहेमातीमिध्याहे
कुळजाती ॥ अजरामररूपीतद्रूपज्ञालेहारपलीदिनराती ॥ २ ॥ तें
मनज्ञालेंकींउन्मनइंद्रियांदमननाहीपुनरपिआगमन ॥ खेचरिमुद्राला-
वुनिज्यांहींनिर्गुणिकेलेगमन ॥ ३ ॥ शरण्यावेंत्यालानकोमानूभल-
त्याला ॥ द्वेषीतंडनत्यालापरसुखिंजुरत्याला ॥ ह्यणेसोहिराभाषणकरणें
पाहुनियांपुरत्याला ॥ ४ ॥

पद १०—राग भीमपलाशी.

भगवंताला स्मराल तरि हा भवसागर तुझी तराल हो ॥ ध्रु० ॥
पापामध्यें न ज्हाल शुद्ध हें पुण्यचिकरातरालहो ॥ आणि योगी
ज्हाल तरी मोहफणीचें विष उतराल हो ॥ भ० ॥ १ ॥ आत्मा
ना विसराल विषय—तृष्णा ना पसराल ॥ भ्रमांतुनि कसराल आ-
दिपुरुषाला अनुसराल हो ॥ भ० ॥ २ ॥ विचार हा विवराल
निरंतर भजनीं वावराल ॥ निजशांतीला वराल चंचळ मानस हें
आवराल हो ॥ भ० ॥ ३ ॥ योगाम्यासें झराल अक्षय प्रेमातें
चाझराल ॥ निरंजन—वर्नां ठराल तेव्हां नित्यानंदें भराल हो ॥
भ० ॥ ४ ॥ सोहिरा ह्यणे कर्म हराल केविं जन्मुनि पुढति म-

राल ॥ चित्त चैतन्या सुधराल तेव्हां उभय कुळें उद्धराल हो ॥
मगवंताला० ॥ ५ ॥

पद ११—राग काफ़ी.

प्राण्या तूं पावसि परमागती स्मर हर त्रिभुवनपती ॥ ध्रु० ॥
सद्बुद्धि नारि हे पतिव्रतेला प्रियकर जो कां पति ॥ निसंग अनंग
बहुरंग दावी जग तरंग अपांपती ॥ प्राण्या० ॥ १ ॥ जयालागि
हे जप तप साधन साधक जन विलपति ॥ ध्यानामृत पीत तद्रूप
ज्ञाले संसारी नलपती ॥ प्राण्या० ॥ २ ॥ अंतर्गत हा न कळे
आत्मा जीव विस्मृत मूढमती ॥ चिदानंद चित्स्वरूपी सावध करिं-
ना दृढतर मती ॥ प्रा० ॥ ३ ॥ ह्मणे सोहिरा लाभ घेई तूं भजन
कळा धांवती ॥ ईश्वरिं लय हें लावी जंववरी आयुष्याची आवती
॥ प्राण्या० ॥ ४ ॥

पद १२—राग परज.

क्रम परमेश्वर काळ भजनीं क्रम परमेश्वर काळ ॥ ध्रु० ॥ वि-
षय विलासीं भुकाळ अससी मूर्खपणें हा काळ ॥ हरिनामाचा सु-
काळ न करिसि दंडिल यम हा सकाळ ॥ क्रम परमेश्वर० ॥ १ ॥
इतर कल्पना गाळ भावें संतचरण चोगाळ ॥ होउनियां प्रेमळ
अंतरिं हेचि धरिं जपमाळ ॥ क्रम० ॥ २ ॥ ज्ञानाग्नीची ज्वाळ
वरि हा घालिं मनोगत राळ ॥ उडत अंबरीं मराळ तेवीं लय लाविं
अंतराळ ॥ क्रम० ॥ ३ ॥ आत्माराम नृपाळ तुजवरि होईल पूर्ण-
कृपाळ ॥ पिठणें नलगे कपाळ सद्गुरु उपदेशातें पाळ ॥ क्रम पर-
मेश्वर० ॥ ४ ॥ ह्मणे सोहिरा देखे दिसाळ तो महानद सिंधु र-

साळ ॥ उगेंचि शिणउनि काय शिसाळ ॥ हे इतर देव नदिव्हाळ
॥ क्रम परमेश्वर० ॥ ५ ॥

पद १३-राग पिल्लु.

* पतीतपावन दीनदयाघन करुणाकर देवा ॥ श्रवण मनन निदि-
ध्यासें निरंतर करूं तृप्ती सेवा ॥ ध्रु० ॥ परम प्रकाशक तेजोमय
हैं गुप्त तुझे स्वरूप ॥ परतुनि दृष्टी पाहणें पाहतां निर्गुण हैं अरू-
प ॥ परिपूर्ण परमार्थ साधनें भरलें अमूप ॥ परात्पर तूं अंतर साक्षी
हृदय भुवन दीप ॥ पतित० ॥ १ ॥ तीन्ही संधी साधुनि घेणें
मुख हैं एकार्ती ॥ तीन गुण हे निरसुनि शून्या उगवलि हे ज्यो-
ती ॥ तीक्ष्णदृष्टीं पहाणें पहातां दिवस ना राती ॥ तितुकी प्रतिती
बाणलिया मग कुल नाहीं जाती ॥ पतित० ॥ २ ॥ तरंगती स-
कळही जीव हे चित्तिधू आंत ॥ तरंग जैसे उमटत भासत नासत
हे बहुत ॥ तरणोपाय सांगती साधू मत हैं सिद्धांत ॥ तरले
बहुत येणें मार्गें देहीं देहातीत ॥ पतित० ॥ ३ ॥ पांन्हा पिउनि
प्रेमकळेचा हरिलें संकल्पा ॥ परंपरें पाहतां भवभय दोरीच्या
सापा ॥ पारंगत हैं करुनि सकळही अहं सोहं कापा ॥ पारख
करितां ताठता आली नेत्रांच्या मलपा ॥ पतितपावन० ॥ ४ ॥
वरिली शांती अंगी झाला पूर्ण अनुभव ॥ वरदबळें सद्गुरुप्रसादें
अक्षय वैभव ॥ वमिलें मायिक कवणाचाही नाहीं हा भाव ॥
वदली वाणी मौन्य पाहतां रूप नाहीं नांव ॥ पतितपावन दीन-
दयाघन० ॥ ५ ॥ नम्र होऊनि वृत्ति लागली अलक्ष हैं लग्न ॥ नटत
नटत हे कळा अंतरीं होउनियां मग्न ॥ नख नलगे जेथ देहबुद्धि-

वै विकासलें गगन ॥ नमुन सोहिरा ह्यणे किं अवघा अलख निरं-
जन ॥ पतितपावन० ॥ ६ ॥

पद १४—राग भुपाळी.

वासना हे विषयांची बुडविल आह्यां ॥ यास्तव तुझे स्मरण क-
रावें सदैव परब्रह्मा ॥ ध्रु० ॥ पदार्थ सर्वहि अनुकूळ झाल्या गर्वा
बुडविल आह्यां ॥ काळें करुनि प्रतिकूळ झाल्या फुकट रडविल
आह्यां ॥ वा० ॥ १ ॥ कोठिल कोण मी पाहूं जातां मध्योचि अ-
बुडविल आह्यां ॥ जन्म मरण हें दुर्घट गर्भी अखंड पाडिल आह्यां ॥
वास० ॥ २ ॥ मृगजळवत संसार यांतिल सुख दुःख बुडविल
आह्यां ॥ घडि घडि तजविज करितां चिंतेखालिंच बुडविल आह्यां
॥ वासनाहे० ॥ ३ ॥ दृष्टी पडल्या दृश्य भास हा मोह कीं
बुडविल आह्यां ॥ देहि असोनि सर्वप्रकाशक आत्मा बुडविल
आह्यां ॥ वा० ॥ ४ ॥ ह्यणे सोहिरा त्रिविधां तापीं अखंड कड-
विल आह्यां ॥ मोक्षपदाचा मार्ग निरोधुनि आंतचि तुडविल आह्यां
॥ वासनाहे० ॥ ५ ॥

पद १५—राग काफो.

तुजविणरे भगवन् कोठेंच मन हें न जडो ॥ ध्रु० ॥ मिथ्या ऐसें
जाणुनि सकळहि विषयसुख नावडो ॥ प्रारब्धास्तव जे जे समयीं
बुडेल तें तें सुखें बडो ॥ तुज० ॥ १ ॥ योग लक्ष निज धैर्यबळें
जिव मोहांत न सांपडो ॥ आयुष्य सरल्या कधि तरि देह पडेल
तेथें सुखें पडो ॥ तुज० ॥ २ ॥ प्रपंच राहाटीं वर्तत असतां को-
णिकडेचि ना अडो ॥ वैराग्याग्निनें प्रचंड होउनि अखंडित कडक-

ढो ॥ तुज० ॥ ३ ॥ ह्यणे सोहिरा विपरित बुद्धीचा कुसंग हा विषडो ॥ मुमुक्षु होउनि केवळ ब्रह्मिचें मोक्षद्वार उघडो ॥ तुज-विणरे० ॥ ४ ॥

पद १६-राग सोनी.

कवळ विस्मृति हा प्राणी ईश्वरी लय लावीना ॥ ध्रु० ॥ वितंड पाखंड स्थापी आचरणे महापापी ॥ निंदाद्वेषे सदा दापी भरे ना कीं अनुतापी ॥ अद्यापि विपर्यां विट येइना केवळ विस्मृ० ॥ १ ॥ आत्मशुद्धि नाही ज्याला उद्योगा खालीं गेला ॥ संसार सत्यचि केला निवांत होउनि ठेला ॥ अद्यापि समजुनि ज्याची दुष्टबुद्धि जाइना ॥ केव० ॥ २ ॥ बहूनजन्म फिरला मागां अद्यापि जा नव्हे जागा ॥ त्याला तुझी किती सांगा ॥ ज्याला पुढे नरकी जागा ॥ ऐकूनियां येतो रागा वृत्तिकांही साहीना ॥ केव० ॥ ३ ॥ सोहिरा ह्यणे संतांचे भेटिला जो कधीं नवचे ॥ श्रवण मनन कीर्तन नरुचे निंदा द्वेष बहुत सुचे ॥ विश्वव्यापक हृदयस्थाचे नित्य गुण गाइना ॥ केव० ॥ ४ ॥

पद १७-राग धनाश्री.

आतां तरी सोडिरे हा संग जनिं वनिं हो निसंग ॥ ध्रु० ॥ विषय संयोगें धरिसी सोंगें दुःखेंचि होसी दंग ॥ अश्र साउलि जेविं बाउली बेगाडिचा हा रंग ॥ आतां० ॥ १ ॥ परनारीसी करुनी परती आवरिं कीं हा अनंग ॥ ब्रह्मरसाचे भावनेविण रजतमें होय जिवदंग ॥ आतां० ॥ २ ॥ योगाभ्यासें करुनी साधी बैठक पवन तुरंग ॥ धांवे जेथ कीं तेथ धरावा चपल हा मनकुरंग ॥ आतां० ॥ ३ ॥

नसोनि दिसते केवळ जग हें मृगजळिचें कीं तरंग ॥ चिद्भानू हा
कारण आत्मा हेतुचि कीं अंतरंग ॥ आतां० ॥ ४ ॥ ह्यणे सोहि-
रा ध्यानिं घरीरे सांवळि मूर्ति सुरंग ॥ वैकुण्ठपती व्यापक विष्णु अ-
वघाचि कीं श्रीरंग ॥ ५ ॥

नामदेव.

पद १-राग जोगी.

बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुरायापार्शी ॥ ध्रु० ॥ ब्रह्मींआलाजोउ-
ल्लेख ॥ तोचिनादाकारदेख ॥ तेचिओंकाराचीरेख ॥ तुर्याह्यगताती
तीसी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुरायापार्शी ॥ १ ॥ मायामह-
त्वाचेंसुभर ॥ तीनपांचांचाप्रकार ॥ पुढंपंचविसांचामार ॥ गणती-
केलीछत्तीसी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुरायापार्शी ॥ २ ॥ बा-
रासोळाएकविसहजार ॥ आणिकसाहाशांचाउभार ॥ मापचालेसो-
हंकार ॥ वोळखिलेंवावनमात्रेंसी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्यें० ॥ ३ ॥
चारखोल्याचारघरीं ॥ चौथेपुरुषचारीनारी ॥ पाहुनिचौघांचेआचारीं
बैसल्येंपांचव्यापार्शी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुराया० ॥ ४ ॥
पांचशहाणेपांचमुख ॥ पांचचाळकभसतीदेख ॥ पांचखेडखोरआ-
णिक ॥ ओळखिलेंदोघांसी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुरायापा-
र्शी ॥ ५ ॥ बीजापासूनअंकुर ॥ होयवृक्षाचाउभार ॥ शाखापत्रेंफ-
ळफुलभार ॥ बीजापोटींसामावे ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गुराया-
पार्शी ॥ ६ ॥ कांतिणतंतूसीकाढून ॥ वरीक्रीडाकरीजाण ॥ शेव-
टींतंतूसीगिळून ॥ एकटीराहेअपैसी ॥ बाइगेलिहिणेंशिकल्येंसद्गु-

रुरायापार्शी ॥ ७ ॥ वेदशास्त्राणिपुराणा ॥ याचाअर्थआणिला
मना ॥ कनकीनगांच्याभूषणा ॥ अनुभवआलाजीवासी ॥ बाइगे
लिहिणेशिकल्येंसद्गुरुरायापार्शी ॥ ८ ॥ नामदेवाच्याप्रतापांत ॥
शिरींविठाबाचाहात ॥ जनीह्मणेकेलीमात ॥ पुमाज्ञानेश्वरासी ॥ बाइ-
गेलिहिणेशिकल्यें ॥ ९ ॥

पद २-राग कालंगडा.

नव्हेतेंचकैसेंझालेंरेखेळिया ॥ नाहींतेंचदिसुंलागलेंरे ॥ नव्हेतें ॥
॥ ध्रु० ॥ अरूपहोतेंतेंरूपासिआळ ॥ जीवशिवनांवपावलेंरे ॥ आपु-
लीआवडीधरुनिपोटी ॥ आपआपणातेंव्यालेंरे ॥ जोपणाकारणें-
बायकोकेली ॥ तिनेंहेपोटवाढविलेंरे ॥ एकअंगांत्रिविधाहोउनिस्व-
हि ॥ भृतींभौतिकदाखविलेंरे ॥ १ ॥ नव्हेतेंच ॥ ब्राह्मणाचेपार
एकम्यालेंरेखेळिया ॥ बारावर्षेळपाळेंरे ॥ कांपतकांपतबाहेरआळ ॥
नागवेंचपळूनगेलेंरे ॥ सातोड्यासंब्याचेबाळक ॥ बाळकपणाआ-
थीलेंरे ॥ खेळतांखेळतांचकीतचकळें ॥ कपाटफोडुनिगेलेंरे ॥ २ ॥
नव्हेतेंच ॥ खेळियांमार्जीहनुन्याबळकट ॥ नपडेचिकामव्यसनारे ॥
कामनाहींतेंथेंक्रोधचिकेंचा ॥ तेंथेंकेंचेंभांडणारे ॥ दाहातोड्याचींपोरें-
मारिली ॥ राम्यागज्याचागडिपणारे ॥ अहिरावणमाहिरावणमारू-
नितेणें ॥ समूळबुडविरावणारे ॥ ३ ॥ नव्हेतेंच ॥ ब्रह्म्याचे
पोरएकनाच्याखेळिया ॥ हिंडतोत्रिभुवनारे ॥ कुटाळकीकरुनजग
भांडवी ॥ साधुह्मणवीआपणारे ॥ गंगागिरिजाभांडणलाउनि ॥
संब्यासिधाडिलेंवनारे ॥ खेळखेळेपरिडाईनसांपडे ॥ ऐसातोखेळिया
शाहाणारे ॥ ४ ॥ नव्हेतेंच ॥ यादवाचपोरएकगोपाळ्याभला

त्याने ॥ अनंतखेळखेळारे ॥ लहानथोरत्यानेअवघेचमारून ॥
 ढावचमोडूनगेळारे ॥ पांडवाचेंपोरएकधर्म्यागडित्याने ॥ शामकर्ण
 वारूसोडिलारे ॥ संतसाधुऋषिमुनिअवघेहिथकले ॥ भक्तिमार्गत्याने
 दाविलारे ॥ ५ ॥ नव्हेतेच० ॥ मळिंद्राचापोरएकखेळियाशहाणा
 त्याने ॥ निरंजनाखेळखेळारे ॥ आपआपणाचाशोधकरुनिया ॥
 आपणनिराळाराहिलारे ॥ त्रिकूटभेटुनिशिहाटरोधूनि ॥ गोरुहाटग-
 डघेतलारे ॥ विष्णुदासनामाक्षणेपहासंतहो ॥ विचारूनदेहालारे
 ॥ ६ ॥ नव्हत० ॥

पद ३.

मुक्ताफळनथनार्की पीतांबरेंअंगझाकी ॥ चरणींरियालीवाळेवांकी ॥
 कृष्णाईमाझी ॥ ध्रु० ॥ खांद्यावरीकांबळी ॥ पायघोळलांबळी ॥
 पांघरलीसेधालीसाली ॥ कृष्णा० ॥ १ ॥ वेणूआहेरंगीत ॥ त्यांत
 गायसंगीत ॥ दैत्यजनाभंगीत ॥ कृष्णा० ॥ २ ॥ गाईपार्ठीलागली ॥
 पळतांनाहीभागली ॥ मायबहिणचांगली ॥ कृष्णा० ॥ ३ ॥ दे-
 हूडापाउली ॥ उभीमाझीमाऊली ॥ विश्रांतीचीसाउली ॥ कृष्णा० ॥
 ॥ ४ ॥ उभीनीटवितेवरी ॥ माजेभिवगेचेतीर्ग ॥ नामयाचीकैवारी
 ॥ कृष्णा० ॥ ५ ॥

मीराकेप्रभु.

पद १-राग झिझोटी.

कुबजानेजादूद्वारा ॥ मोहेलीयोशामहमारावे ॥ कुबजा० ॥ ध्रु० ॥
 दिननहीचैनरयननहीनिद्रा ॥ तलपतजियराहमारावे ॥ १ ॥ कुब० ॥

निरमलनीरजमुनाजीकोछांड्यो ॥ जायपिवेजलखारावे ॥ २ ॥ कुब-
जाने० ॥ इतगोकुलउतमथुरानगरी ॥ छोडचल्योपिहुप्यारावे ॥ ३ ॥
कुबजाने० ॥ मोरमुगुटपीतांबरसोभे ॥ जीवनप्रानहमारावे ॥ ४ ॥
कुबजाने० ॥ मीराकेप्रभुगिरधरनागर ॥ बिरहसमूदरसारावे ॥ ५ ॥
कुबजानेजादूडारावे ॥ कुब० ॥ मोहेलीयो० ॥

पद २-राग झिझोटी.

मैतोतेरेभजनभरोसेअबिनासी ॥ मैतोतेरे० ॥ ध्रु० ॥ तीरथव-
रतकछुनहिंकीनो ॥ बनवनफिरेहैउदासी ॥ १ ॥ मैतोतेरे० ॥ जं-
तरमंतरकछुनहिंजानूं ॥ बैदपढौंनहिंकासी ॥ २ ॥ मैतोतेरेभजन० ॥
मीराकेप्रभुगिरधरनागर ॥ भईचरनकीदासी ॥ ३ ॥ मैतोतेरेभजन
भरोसेअबिनासी० ॥

पद ३-राग झिझोटी.

तुमबिनमोरीकोनखबरले ॥ गोवर्धनगिरिधारीरे ॥ ध्रु० ॥ मोर
मुगुटपीतांबरसोहे ॥ कुंडलकीछबन्यारीरे ॥ तुमबिनमोरी० ॥ १ ॥
भरीसभामोंद्रौपदिठाडी ॥ राखोलाजहमारीरे ॥ तुमबिनमो० ॥ २ ॥
मीराकेप्रभुगिरिधरनागर ॥ चरनकमलबलहारीरे ॥ तुमबिनमोरीको-
रखबर० ॥ ३ ॥

पद ४.

झूलतराधासंग ॥ गिरिधरझूलतराधासंग ॥ ध्रु० ॥ अबिरगुलाल
कीधूममचाई ॥ भरपिचकारीरंग ॥ गिरि० ॥ १ ॥ लालभईबिंद्रा-
बनजमुना ॥ केशरचूवतरंग ॥ गि० ॥ २ ॥ नाचततालअधारमुर-
भर ॥ धिमिधिमिबाजेमृदंग ॥ गि० ॥ ३ ॥ मीराकेप्रभुगिरिधर-

नागर ॥ चरनकमलकूंदंग ॥ गि० ॥ ४ ॥

पद ५.

कृष्णकरोजजमान ॥ प्रभुतुम ॥ ध्रु० ॥ जाकीकीरतवेदबखानता ॥
साखीदेतपुरान ॥ प्र० ॥ १ ॥ मीरमुकुटपीतांबरसोहत ॥ कुंडलज-
लकतकान ॥ प्र० ॥ २ ॥ मीराकेप्रभुगिरिधरनागर ॥ देदरसन-
कोदान ॥ प्र० ॥ ३ ॥

पद ६

हातकिबिड्यालेवमोरेबालम ॥ मोरेबालमसाजनवा ॥ ध्रु० ॥ क-
त्याचुनालवंगमुपारीचिडीबनाउंगहिरी ॥ केशरकातोरंगखुलाहैमारो
पिचकागरे ॥ १ ॥ पकेपानकेबीडेबनाऊलेवमोरेबालमजी ॥ हास-
हासकधानाबेलोपडदाखेलोजी ॥ २ ॥ मीराकेप्रभुगिरिधरनागर
बोलतहेप्यारी ॥ अंतरबालममनकग्यारोदामीहौतेरी ॥ ३ ॥

पद ७.

पगधुंगरुरेपगधुंगरुरे ॥ पगधुंगरुवाधकरनाचोरे ॥ ध्रु० ॥ वि-
षकाप्यालाराजार्जनेभेजा ॥ पिवतनिगहासी ॥ १ ॥ लोककहेमी-
राभइरेबावरी ॥ आपकहेकुलनासीरे ॥ २ ॥ मीराकेप्रभुगिरिधरना-
गर ॥ हरिचरनकीदासीरे ॥ ३ ॥

पद ८.

किनेदेखाकानयाप्याराकिमुरलीवाला ॥ ध्रु० ॥ जमुनाकेनीरती-
रगंवाचरावे ॥ खादेकंबरियाकाला ॥ १ ॥ मीरमुकुटपीतांबरशोभे ॥
कुंडलजलकतहीरा ॥ २ ॥ मीराकेप्रभुगिरिधरनागर ॥ चरनकमल
बलहारा ॥ ३ ॥

अमृतराय.

पद १-राग कालंगडा.

बातुआचालताकाळखायालामिळतीसकळ ॥ ध्रु० ॥ हेकोणबाय-
कोचेसाले॥तुसावेगळाघांसनगिळे॥ तांदुळरांधियंलैमोकळे ॥ केलेंबेंबीचें
उखळ ॥ बातु० ॥ १ ॥ हेकोणबायकोचेमामे॥वरांतवागतीरिका-
मे ॥ साखरशाल्योदनखाणें ॥ भोजनभाऊकेवळ ॥ बातु० ॥ २ ॥
बहिणीसामूघर॥सिधेती ॥ फराळाच्यापंक्तीबैसती ॥ नार्तीकोरकोरुन
काढिती ॥ सर्वमायेनागोधळ ॥ बा० ॥ ३ ॥ अमृतरायहणरेमूर्खा॥
कितिभुल्लासीमायेच्यामुखा ॥ अंतीजासीएकटानरका ॥ भजेसद्गुरु-
दयाळा ॥ बा० ॥ ४ ॥

पद २-राग खमाज.

धरिहरीचरणतरितरीहोइलतुजवरीतरायामानवा ॥ ध्रु० ॥ या
विणभगव्यर्थपसारा ॥ कमेंनरीकरीभवाचेंभयहरी ॥ फजितीसंसारी
कशालामानवा ॥ धरि० ॥ १ ॥ भजशिलकाळाआहारकपाळा ॥
पोटासाठींचेरीकरिसीकायथेरी. पोशिशरीरांडापोरेंकोणार्चांगाढवा ॥
धरिहरीचरणतरितरी० ॥ २ ॥ पुसेकविरायालटकीमाया ॥ दिवस
दोनचारीभरिशीभरोमरी ॥ करिशीनित्यघरींदिवाळीपाडवा ॥ धरि
हरीचरण० ॥ ३ ॥

पद ३-राग परज.

श्रीहरीचेउपकार ॥ आठवूंकितीश्रीहरिचे० ॥ ध्रु० ॥ भक्तमनो-
रथपूर्णकराया ॥ रूपधरी साकार ॥ आठवूं किती० ॥ १ ॥ अघ-
टितघटवुनीआत्मत्वाचा ॥ देतअसेआकार ॥ आठवूं० ॥ २ ॥ अमृत

क्षणेष्व्यानामतयाचें ॥ होइलजयजयकार ॥ आठवूंचीतीश्रीहरिचे
उपकार ॥ ३ ॥

पद ४—राग सोनी.

ब्रह्मरातमुनि सप्रेमं वंदाहो ॥ ध्रु० ॥ अंशुक विरहित शुकवि-
हरत जो किंशुकवत फुलला हरिभजनीं ॥ ब्रह्मरातमुनी ॥ ब्र० ॥
॥ १ ॥ भक्ति विरक्ति पक्षद्वय राघव उडत किरत अनुभवचित्
गगनीं ॥ ब्र० ॥ २ ॥ देवरात शुकनालिके अटकुनि ऊर्ध्वपंथ करि
किरि किरि वदनीं ॥ ब्र० ॥ ३ ॥ जनक ग्रथित श्रुति मथिन भा-
गवत, कथित मलिन मति उलयित भविहनी ॥ ब्र० ॥ ४ ॥ पद-
वितत तनय, अभिमन्यु तनय, करि अति विनय श्रवण समजुनीं ॥
ब्र० ॥ ५ ॥ व्यास हृदय पंजर शुकमाशुक, आशुकरित हरि हरि
हरि अनुदिनीं ॥ ब्र० ॥ ६ ॥ पद्मनाभविधिसांप्रदायमत ॥ अमृतो-
द्धार वदत मृदु वचनीं ॥ ब्रह्मरा० ॥ ७ ॥

पद ५—राग हरीम कल्याण.

अयिभजमानवरावुनीरं ॥ निशिचरणधीरं ॥ ध्रु० ॥ श्रममिह-
माकुरुदारधने ॥ किंतवसुखजातं ॥ किंभ्रमणादिहकालवनेकुरूपेनिज-
वातं ॥ नहिकरुणासहसाशमने ॥ पश्यसिकिमुपातं ॥ चाल ॥ पा-
पादपसरदुर्मते ॥ सुरतांगीकृतकाम ॥ सततमितिवदसंमृतौ ॥ मांता-
रयभोराम ॥ निजजनमानसरतिकीरं ॥ पावनपदनीरं ॥ अयिभ० ॥
॥ १ ॥ नान्यदुपायांतरमधुना ॥ चिंतांबुधितरणेजीवतिरामाधरमधु-
ना ॥ कःखलुकामरणे ॥ दिनमणिवंशांबुधिविधुना ॥ कृतमभयंशर-
णे ॥ चाल ॥ नरतनुरिह बहुराजते ॥ त्वयिनरसुकृतभरात् ॥ प्राप्त-

मपित्वंदुर्भदै ॥ रमन्त्यजसिस्मरात् ॥ मुललितपीतं समचीरं ॥ त्रि-
भुवनगंभीरं ॥ २ ॥ कुरुनरकामाद्यरिदमनं ॥ वयसिनरमतरले ॥ द-
शकरुणानामाक्रमणंक्वचिदिहभुविविरले ॥ धनमितिमामानयवमनं ॥
पश्यसिमधुगरले ॥ चाल ॥ मोहंजहिमधुमालिनः ॥ चरणौशरणंया-
हि ॥ वदवदनादितिदुर्मते ॥ दशरथसुतमांपाहि ॥ कविरायालंकृति-
हीरंदांशितभवतीरं ॥ अयि० ॥ ३ ॥

पद ६-राग कालंगडा.

त्याचाहरिविकला ॥ हरिविकला ॥ प्रेमेंहरिगुणशिकला ॥ ध्रु० ॥
दुसरेतिसरेदिवशीं ॥ खातोचुकाचाकवतसुकला ॥ त्याचाहरिविक-
ला० ॥ १ ॥ कर्जनसेकवणाचें ॥ देण्याघेण्यापासुनिमुकला ॥ त्या-
चाहरिवि० ॥ २ ॥ अमृतहृणेतोतरला ॥ जोनरपरकामिनीवरथुक-
ला ॥ त्याचा० ॥ ३ ॥

पद ७-राग काडना.

तेहेमायपंढरिसीपाहिली ॥ ध्रु० ॥ जोजोयेईलतोतोतारायासाठीं ॥
ऋटिकरठेउनिराहिली ॥ तेहेमा० ॥ १ ॥ दितिमुतावधिवधिनक-
रेतां ॥ हाकाफोडुनियांस्तंभींउभीराहिली ॥ तेहेमा० ॥ २ ॥ प्र-
तेज्ञामनींधरुनियां ॥ सव्यसाचीपाशीआणवाहिली ॥ तेहेमाय०
॥ ३ ॥ रणिंरुक्मवधीभयमनींधरितां ॥ अमृतवचनेंकुरवाळिली ॥
हेमाय० ॥ ४ ॥

पद ८-राग कालंगडा.

माझीज्ञानविसावीमाझीज्ञानविसावी ॥ कधिभेटेलगुरुआई माझी
ध्रु० ॥ लक्षचौऱ्यांशीहिंढतांशिणलों ॥ तूचआहेसर्वांठीर्यीं ॥ १ ॥

माझी० ॥ मायामोहांतमीव्यापूनिगेलों ॥ कोणसोडवीलपाही ॥ २ ॥
 माझी० ॥ अमृतबोलेसत्गुरुवचनीं ॥ विश्वासठेवूनिराही ॥ ३ ॥ मा-
 झीज्ञानविसाविमाझी० ॥

पद ९—राग कालंगडा.

कायानहितेरीनहितेरी ॥ मतकरमेरीमेरी ॥ ध्रु० ॥ नाहावेहांडा-
 पानीगरम् ॥ नहिंकरताकवडीकाधरम् ॥ कायानहिते० ॥ १ ॥ ३-
 सकायेकाकोनभरोसा ॥ आखरजमडारेगाफांसा ॥ कायान० ॥ २ ॥
 खावेघीखिचडीकाखुराक ॥ आखरजलकरजावेखाक ॥ कायानहि-
 ते० ॥ ३ ॥ चंदनसीसलगावेटीका ॥ आखररामभजनबिनफीका ॥
 कायानहिते० ॥ ४ ॥ दुवाजानमेगट्टु ॥ रामभजलेधीकेतट्टु ॥ काया-
 नहिते० ॥ ५ ॥ खावेपानमुपारीलवंगा ॥ गळोगल्लीफिरतावेढंगा ॥
 कायानहिते० ॥ ६ ॥ बाजेथंडबनावेडगला ॥ उप्परकालफिरतहे
 बगला ॥ कायानहिते० ॥ ७ ॥ वोदेशालदुशालापट्टु ॥ इसमेक्यौ
 भुळारेखट्टु ॥ काया० ॥ ८ ॥ न्याहालीपलंगपरसोवे ॥ इसकेखात
 जानखोवे ॥ काया० ॥ ९ ॥ अमृतहणोसबडूटाधंदा ॥ भजलेगम
 कृष्णगोविंदा ॥ काया० ॥ १० ॥

पद १०—राग कालंगडा.

होउनिगोसावीगोसावी ॥ हरिकथापरिसावी ॥ ध्रु० ॥ भिक्ष
 मागुनिनिस्पृहतेनें ॥ आपलीकुटुंबेपोसावीं ॥ होउनिगोसावी० ॥ १ ॥
 भिळोतकांखंबाळें ॥ अथवाभगवींहीनेसावीं ॥ होउनिगोसावी० ॥ २ ॥
 स्त्रीपुत्रादिकळळती ॥ त्यांचींवचनेंसहनकरावीं ॥ होउनिगोसावी०

॥ ३ ॥ कुबुद्धिकोणीछळिती ॥ त्यांवरिअमृतदृष्टीवर्षावी ॥ होउ-
निगोसावी० ॥ ४ ॥

पद ११-राग कालंगुडा.

अखंडहरिहरिवदरेबापानो ॥ अखंडहरिहरिवदा ॥ ध्रु० ॥ का-
यरांनांतआटल्यानद्या ॥ कायतरुह्यणतीफळनद्या ॥ कितिकांडोंकां-
डमिरवालमुद्या ॥ वाचाएकोवाचाभागवतअध्यायरेबापानों ॥ अखंड०
॥ १ ॥ कायवाटेसिनमिळतीचिंध्या ॥ कायभोंपळानमिळेदुध्या ॥
द्यातरगोष्टिसुखाच्यासुध्या ॥ गेलिआजचीघडीनयेउद्यारेबापानो ॥
अखंडह० ॥ २ ॥ कायलोकींदारवंटरोधळे ॥ कायनघालितिचार-
जोंधळे ॥ हेंनेणतिकायदुर्मदआंधळे ॥ व्यर्थअमोलिकआयुष्यउध-
ळेरबापानो ॥ अखंडह० ॥ ३ ॥ बहुअसतांआपणापाशीं ॥ मगक-
शासिपाहिजेआसोसी ॥ कायअडचणमहदाकाशीं ॥ कायपृथ्वी-
ठावनेदिकुशीरेबापानो ॥ अखंडहरिहरिवदरेबा० ॥ ४ ॥ करजो-
डुनिअमृतविनवितो ॥ बाहुउभारोनिगर्जतो ॥ जोकानिश्रयधरुनि
बसतो ॥ त्यालाघरींनसल्यारामदेतोरेबापानो ॥ अखंडहरिहरिवदा-
रेबापानो० ॥ ५ ॥

पद १२-राग कालंगुडा.

हेतुजकसेकळतेंकसेकळतें ॥ हरिभजनींमनचळतें ॥ ध्रु० ॥ षड्-
सअन्नकरावें ॥ यथासांगपोटभरावें ॥ हेतुजकसेकळतें० ॥ १ ॥
सुंदरवनिताव्हावी ॥ वस्त्रेंभूषणेंवरवील्यावीं ॥ हेतुजकसेक० ॥ २ ॥
कन्यापुत्रव्हावे ॥ बरवेंजामातांमिरवावें ॥ हेतुजकसेकळ० ॥ ३ ॥
घरींअसाव्याह्यैशी ॥ धनधान्यसंग्रहादासी ॥ हेतुजकसेकळतेंकसे०

॥ ४ ॥ अमृतद्वारीलोळे ॥ कीर्तनिरंगीजिहाखेळे ॥ हेतुजकसेक-
ळतेकसेक० ॥ ५ ॥

पद १३-राग परज.

नेऊंनकोयदुवीर अक्रूरा० ॥ ध्रु० ॥ नंदयशोमतिभाकितिकरु-
णा ॥ बाल्यदशानाहिंथोर ॥ अक्रूरानेऊं० ॥ १ ॥ कंसदुरात्य-
यनिशीदिनिजपतो ॥ घातकीतोनिष्ठुर ॥ अक्रूरानेऊं० ॥ २ ॥
गोपीमिळुनीबोलतिअवध्या ॥ करियेवढाउपकार ॥ अक्रूराने० ॥ ३ ॥
अक्रूरनामतुझेजर्गाबोलती ॥ परिकरणीदिसेकर ॥ अक्रूरानेऊं०
॥ ४ ॥ बैसवितारथिंशाममनोहर ॥ मरतिलतुजवरीफार ॥ अक्रू-
रानेऊं० ॥ ५ ॥ गोपीविरहेव्याकुळबोलती ॥ नयनींझिरपतनीर ॥
अक्रूरानेऊं० ॥ ६ ॥ अमृतमतिनेपाहूनिअक्रूर ॥ सप्रेमेबैसलास्थि-
र ॥ अक्रूरानेऊं० ॥ ७ ॥

पद १४-राग भैरवी.

अतसिकुसुमसमकांतिहरीची ॥ ध्रु० ॥ सूक्ष्मतंतुचीउंचघोंगडी ॥
पदरीतगटीकोरजरीची ॥ अतसिकुसुमसम० ॥ १ ॥ आठवितांम-
मताचिगळाली ॥ सूक्ष्मदोरीदोंकरिची ॥ अतसिकुसुमसम० ॥ २ ॥
अमृतसदोदितचितितसेमनी ॥ मूर्तियशोदेचेहृदयीची ॥ अतसिकुसु-
मलमकांतिह० ॥ ३ ॥

पद १५-राग कालंगडा.

प्राण्याभुलूनकोनटूनको ॥ स्वहिताअंतरसी ॥ प्राण्याभुलूनकोनटूं-
नको ॥ ध्रु० ॥ हादेहपांचापांचांचा ॥ पांचजणनेतील ॥ जीव
हाअज्ञानीन्यायाला ॥ धर्मदूतयेतील ॥ हिशेबपापाचापुण्याचा ॥

चित्रगुप्तघेतील ॥ केल्याकर्माचेंफळवापा ॥ अवश्यतेदेतील ॥
 प्राण्याभुलूनकोनटूनको० ॥ १ ॥ वेदशास्त्रांचाउपदेश ॥ निरा-
 भिमानीहोय ॥ राहेंलीनपर्णेंसर्वासी ॥ जैसंपातळतोय ॥ क्षमाआ-
 त्मद्वेंधरावी ॥ अबोलणीजवहोय ॥ प्राण्याभुलूनकोनटूनको० ॥ २ ॥
 वैभवजायाचेंबाजायाचें ॥ पापबळेंजाईल ॥ सत्ताश्रीहरिचीश्रीह-
 रिची ॥ तोहिरोनिनेईल ॥ होईसावधरेबासावधरे ॥ तरिचबरेहो-
 ईल ॥ क्षेमकल्याणाबाकल्याणा ॥ अमृतेश्वरदेईल ॥ प्राण्याभुलूनको-
 नेनटूनको० ॥ ३ ॥

पद १६—राग खमाज.

दाशरथेरामायेइहोदाशरथेगमा ॥ ध्रु० ॥ सुगमसुधेसमनामरसा-
 यन ॥ भवभयदुरकरिरामा ॥ येईहोदाशरथेरा० ॥ १ ॥ कृष्णा-
 र्पणअहंकारदुराशा ॥ निवटुनिकंसकुमामा ॥ येईहोदाशरथेरामा०
 ॥ २ ॥ अमृतप्रभुनिर्दोषयशाचा ॥ गर्जतनिगमदमामा ॥ येईहोदा-
 शरथेरामा ॥ ३ ॥

पद १७—राग कालंगडा.

अशाश्वतसंग्रहकोणकरी ॥ ध्रु० ॥ कोणकरीपरिसोपेमाज्या ॥
 वस्तिबरीविवरी ॥ अशाश्वतसं० ॥ १ ॥ चिरगुटचिंध्याजोडूनिकंथा ॥
 गोघडीहेचिबरी ॥ अशाश्वतसं० ॥ २ ॥ नित्यनवेंजेंदेइलमाधव ॥
 भक्षूर्तेचिघरी ॥ अशा० ॥ ३ ॥ अमृतह्यणेमजभिक्षेचेडोहळे ॥ हो-
 तीअशालहरी ॥ अशा० ॥ ४ ॥

पद १८—राग शिंशोटी.

करितोरळीबहुतसयेनंदनतुझा ॥ ध्रु० ॥ आवळोनियांकूचधरीचुंबन

मगदेतहरी ॥ उगारडेगळांपडेचेंडुदेहणेमाझा ॥ करितोरळीबहुत०
 ॥ १ ॥ बळेंघरायेतअसेदर्हीदूधभक्षितसे ॥ करीहांसबहूत्रासठा-
 वनसेदूजा ॥ करितोर० ॥ २ ॥ दीरभावेआणिपतीगांजितातसांगुं-
 किती ॥ सासुनळापिळितगळाजीववेतिमाझा ॥ करितोर० ॥ ३० ॥
 ऐसाअसेदृष्टबाईसोसवेनासांगोंकाई ॥ अमृतरायसदागाईभक्तभजन-
 काजा ॥ करितो० ॥ ४ ॥

पद १९—राग जोगी.

रामदर्शनासिचला ॥ लाभहाभला ॥ ध्रु० ॥ रामजन्मरामनवमि
 नक्षत्रपुनर्वसु ॥ समयमध्यान्हदिवाअवतारजाहला ॥ रामदर्शनासि
 च० ॥ १ ॥ दशरथासिद्राशरथीपुत्रजन्मला ॥ त्रिभुवनांतआनंद-
 थोरजाहला ॥ रामदर्शनासिचला ॥ लाभ० ॥ २ ॥ भजकाचेको-
 टीअन्यायहाक्षमाकरी ॥ उद्धरितांमहाराजनाहिंभागला ॥ रामदर्श-
 नासि० ॥ ३ ॥ शत्रुरिकवरिबदरिफळेंपदरिंघेउनी ॥ भावचळेंभुलो-
 नियांभक्षुंलगला ॥ रामदर्शनासिचला० ॥ ४ ॥ महाविषय्यंबकासि
 अमृतलाधला ॥ पार्वतीसिथोरआनंदजाहला ॥ रामदर्शनासिचला ॥
 लाभहाभला ॥ ५ ॥

पद २०—राग मुलतानी.

तेमायमाझी ॥ आवडेसांबा ॥ ध्रु० ॥ चित्तसौंदर्याचंबा ॥ नयनीं
 चुंबा ॥ याहृत्खंबा ॥ वरिलींबिंबा ॥ पृथलुनिखंबा ॥ वरिपटखंबा ॥
 इतनेसलीजगदंबा ॥ तेमायमाझी ॥ १ ॥ महिषासुरखळशुंभा ॥
 लागुनिविषयकुसुंबा ॥ शेलानेमुनिकडियेहेरंबा ॥ तेमायमाझी ॥ आ-
 वडेसांबा ॥ २ ॥ अमृतमनोरथफळलाअंबा ॥ निंबाहुनिकडुभवतरु-

कळला ॥ यासकळविलंबासांडुनि ॥ दैवतहें अवलंबा ॥ तेमायमाझी ॥
आवडेसांबा ॥ ३ ॥

पद २१-राग कालंगडा.

तोनरनित्यसुखीनित्यसुखी ॥ ब्रह्मनिरंतरनिरखी ॥ तोनरनित्य०
॥ ध्रु० ॥ पांचासाहादिवशी ॥ स्वगृहींशाकसुधेसमलेखी ॥ तोनर०
॥ १ ॥ कर्जनसेकोणाचें ॥ प्रवासवर्जितइंद्रियगुरुखी ॥ तोनरनि०
॥ २ ॥ शांतदांतनिरपेक्षी ॥ करिहरिकीर्तननामंहरिखी ॥ तोनरनित्य
सुखीनित्य० ॥ ३ ॥ तनधनतृणसमलेखी ॥ जाणेंअमृतआपपारखी ॥
तोनरनित्य० ॥ ४ ॥

पद २२-राग काफ़ी.

याचेगुणकितीवदनिंवदावे ॥ अहोवदावे ॥ आगमनिगमयाअग-
माचे याचे० ॥ ध्रु० ॥ सहस्रामुखासीअंतकळेना ॥ होतिलइतरासु-
गमकसे ॥ याचे० ॥ १ ॥ वेदादिकहेश्रमलेतोहा ॥ गोपिमनोरथ
पुरवितसे ॥ याचे० ॥ २ ॥ जोडुनियाकरत्यामिनिरंतर ॥ अमृत
मदोदितचितितसे ॥ याचे० ॥ ३ ॥

पद २३-राग रामकलि.

तुमचिरंजीवकल्याणरहो ॥ हरिकथामुरसपिओ ॥ हरिकीर्तनके
साथीसज्जन ॥ बहुतबरसजिओ ॥ तुमचिरंजीवकल्याण० ॥ ध्रु० ॥
सस्तादानापानीनिर्मल ॥ गंगाजलगहरा ॥ रंगरागऔरबागवगीचे ॥
रुपयेहोनमोहरा ॥ तुमचिरंजीवकल्याण० ॥ १ ॥ उंचमंदिरामा-
हालसुनेरी ॥ माहालमुलुखवस्ती ॥ पुत्रपौत्रकोसुंदरकामिनी ॥ सगु-
नगुनआस्ती ॥ तुमचिरंजीवकल्याण० ॥ २ ॥ अमृतरायअमृतबच-

नसें ॥ सदासुखीरहयो ॥ सबळपुष्टिआरोगनामसें ॥ आनंदमौरहि-
यो ॥ तुमचिरं ॥ ३ ॥

पद २४-राग परज.

देरेहरीसंतपदाचीजोड ॥ ध्रु० ॥ संतसमागमेंआत्मत्वाचा ॥ उ-
गवेसुंदरमोड ॥ देरेहरी० ॥ १ ॥ सफलितकरुनीपूर्णमनाचें ॥ पुर-
वितसर्वहिकोड ॥ देरे० ॥ २ ॥ अमृतचितितहरिभक्तांचा ॥ शेवट
करिसीगोड ॥ देरेहरी० ॥ ३ ॥

पद २५-राग परज.

ब्रह्मसुखेंसुखरूप असावें ब्रह्मसु० ॥ ध्रु० ॥ श्रीसद्गुरुवरदानकृ-
पेचें ॥ बळहृदयांतअमूप असावें ॥ ब्रह्मसुखेंसुखरु० ॥ १ ॥ गुण-
दोषास्तवअधरकपाटी ॥ दृढतरमौनकुलूप असावें ॥ ब्रह्मसुखेंसुखरु०
॥ २ ॥ हरिगुणकथनकिलीगुरुआज्ञा ॥ अमृतधरीअपरूप असावें ॥
ब्रह्मसुखेंसुखरु० ॥ ३ ॥

उद्धवचिद्बन.

पद १-राग कालंगडा.

तैसेंजगनानाजगनाना ॥ आत्माएकचिजाणा ॥ तैसें० ॥ ध्रु० ॥
नानाप्रतिबिंबांचा ॥ परितोभानुएकचिसाचा ॥ तैसेंजगनाना० ॥ १ ॥
उदंडशाखापानें ॥ परितोएकतरुअभिधानें ॥ तैसेंजगनानाजगना०
॥ २ ॥ अपारजळधरधारा ॥ उद्धवचिद्बनतोयविचारा ॥ तैसेंज-
गनानाजग० ॥ ३ ॥

पद २-राग कालंगुडा.

इतरें साधन कां साधनकां ॥ काय ह्यणावें लोकां ॥ ध्रु० ॥ पाय
गुरूचे ध्यातां ॥ सद्गुरुपदची आलें हातां ॥ इतरें सा० ॥ १ ॥
भरुनी तेल दिवटी ॥ लाविति भानू पाह्यासाठीं ॥ इतरें साधनकां०
॥ २ ॥ शिव होणें शिवभजनें उद्धवचिद्घनि हे स्थिति वाणे ॥ इ-
तरें साधनकां सा० ॥ ३ ॥

पद ३-राग कालंगुडा.

तें मज निज कळलें निज कळलें ॥ गुरुनीं हाता धरिलें ॥ तें०
॥ ध्रु० ॥ कोण मी कोण्या काजा ॥ कोटुनि आलों सद्गुरु राजा ॥
तें मज० ॥ १ ॥ जाणें कवण्या ठाया ॥ कोटुनि उद्धव सरली
माया ॥ तें मज० ॥ २ ॥ वेद मुक्त्वे सांगे ॥ झाला उद्धवचिद्घन
आंगें ॥ तें मज० ॥ ३ ॥

पद ४-राग कालंगुडा.

सज्जन यासाठीं यासाठीं ॥ अवतरले या सृष्टीं ॥ सज्जन० ॥ ध्रु० ॥
न बोलणें बोलावें ॥ न दिसे तें दृष्टीं दावावें ॥ सज्जन० ॥ १ ॥
सद्रपजग हें माया ॥ ऐसें साधक जन समजाया ॥ सज्जन या-
साठीं० ॥ २ ॥ भेद लयाप्रति नेला ॥ उद्धवचिद्घन अद्वय केला ॥
सज्जन यासाठीं या० ॥ ३ ॥

पद ५-राग पिल्लु.

माझेंमजलाआठवागुरुदेवा ॥ कायावाचामानसेंकरीनसेवा ॥ मा-
झेंमजला० ॥ ध्रु० ॥ आत्मविसरेंभ्रांतीनेमीवाढलों ॥ देखणाचीप-
रिदृश्यहोउनिठेलों ॥ १ ॥ माझेंमजला० ॥ जाकळीलोंआपाररूपें

पार्हा ॥ तुझयापायावांजुनीठावनाहीं ॥ २ ॥ माझेंमजला० ॥ ह्मणे
उद्धवचिद्वनानंदराशी ॥ सामरस्येमेळवीआपणासी ॥ ३ ॥ माझें
मजलाआठवागुरु० ॥

पद ६—राग परज.

हेखुणगुरुजाणेगुरुजाणे ॥ येरांटकमकवाणें ॥ हेखुण० ॥ ध्रु० ॥
निश्चळपर्णीजोचाले ॥ चालुनिनिश्चळपणज्याउगळें ॥ हेखुणगुरु०
॥ १ ॥ वेदमुक्यानेसांगें ॥ बोलेत्याचेमौनभंगें ॥ हेखुणगुरुजाणें-
गुरुजा० ॥ २ ॥ उद्धवचिद्वनपाहे ॥ सगळाडोळाहोउनिराहे ॥
हेखुणगुरुजाणे० ॥ ३ ॥

पद ७—राग परज.

गुरुहेंसमजावीसमजावी ॥ त्यांनाहींभवगोवी ॥ गुरुहें० ॥ ध्रु० ॥
दिसतांचिजळगारा ॥ तैसाब्रह्मचिबिश्चउभारा ॥ गुरुहेंसमजावीसम०
॥ १ ॥ लवणाचिमासोळी ॥ कैसीवांचेउदकस्थळी ॥ गुरुहेंसमजा-
वी० ॥ २ ॥ उद्धवचिद्वनमाया ॥ नयेचिकवणाहीपरियाया ॥
गुरुहेंसम० ॥ ३ ॥

पद ८—राग कालंगडा.

तेंतूंगुरुदेवागुरुदेवा ॥ फळलीहेपदसेवा ॥ तेंतूंगुरु० ॥ ध्रु० ॥
कांहिचनार्हातेथें ॥ माझेंमीपणसरतांउरतें ॥ तेंतूंगुरुदेवागुरु० ॥ १ ॥
आठवहीअटलीया ॥ अनुभवमुखउरलेंजेंध्याया ॥ तेंतूंगुरुदे० ॥ २ ॥
मरणावरिउच्छ्वास ॥ उद्धवचिद्वनवालीज्यास ॥ तेंतूंगुरुदेवागुरुदे-
वा ॥ फळली० ॥ ३ ॥

पद ९-राग मुलतानी.

अद्वयवैभवरेगडेनोअद्वयवैभवरे ॥ भोगितयातेंमृगजळवतहेअस-
तांचीभवरे ॥ गडेनो० ॥ ध्रु० ॥ विषयींविरक्तिआत्मरीतिनें, मानस
फिस्वावें ॥ संतपदींसंसारउसंतुनि, सहजेंमिरवावें ॥ १ ॥ गडे० ॥
बोधरितीअविरुद्धमतीनें, भूतेंसमजावीं ॥ सार्थकतापरमार्थनिरूपण,
वचनेंउमजावीं ॥ २ ॥ गडे० ॥ कीर्तनघोषेंसुखसंतोषें, गोडीलावावी ॥
उद्धवचिद्घनदेखाजगांतवर्तुनदावावी ॥ ३ ॥ अद्वयवैभवरेगडेनोअ-
द्वयवैभवरे ॥ भोगितयातें० ॥

पद १०-राग झिञ्जोटी.

सद्गुरुपायारवीSS, भजतांभेदभ्रमानुरवीSS ॥ भज० ॥ ध्रु० ॥
विश्वाभासगिळीउडुभारा ॥ ऐक्यप्रकाशितदृश्यउभारा ॥ १ ॥ स-
द्गुरु० ॥ विकशितहृत्कंजेंचतुरार्ची ॥ पालिंगेंरतचिद्धमरार्ची ॥ २ ॥
सद्गुरु० ॥ उद्धवचिद्घनविवरुनिपाहे ॥ सगळाडोळाहोऊनिराहे ॥ ३ ॥
सद्गुरुपायारवीSS, भजतांभे० ॥

पद ११-राग मुलतानी.

पहातांजर्गीब्रह्मचिविश्वगज्या ॥ पाहतां० ॥ ध्रु० ॥ नानाभित्ती
एकचिमाती ॥ रांजणतेसुषुब्ध्या ॥ पाहतांजर्गी० ॥ १ ॥ नानाभू-
षणेंएकचिसोनें ॥ कापफुलेंबुगज्या ॥ पाहतांजर्गीब्रह्मचिवि० ॥ २ ॥
नानापटिंएकचिहातंतू ॥ शालचिरेपगज्या ॥ पाहतांजर्गीब्रह्मचि० ॥
॥ ३ ॥ उद्धवचिद्घनअद्वयभजनें ॥ ब्रह्मीदेतबुब्ध्या ॥ पाहतांजर्गी-
ब्रह्मचिविश्व० ॥ ४ ॥

मानपुरी.

पद १—राग भैरवी.

पानीमोमीनपियासी ॥ मोहेसुनसुनआवतहासी ॥ पानी० ॥ ध्रु० ॥
 जलथलतीरथठवरबिराजे ॥ कहंमथुराकहंकासी ॥ पानीमोमीनपि०
 ॥ १ ॥ आतमग्यानबिनजोनरभटके ॥ हुंढतफिरतउदासी ॥ पानीमो-
 मीन० ॥ २ ॥ मानपुरीकहेसतगुरुखोजो ॥ सहजमिलेअबिनासी
 पानीमोमीन० ॥ ३ ॥

पद २—राग सोरट.

साधनसार्धीबाप्पा ॥ कांहींसाधनसार्धीबाप्पा ॥ चुकवीत्रिविध
 तापा ॥ ध्रु० ॥ जन्मायेऊनिसाधनहेची ॥ भवबंधनतुर्होकापा ॥
 साधनसार्धी० ॥ १ ॥ संतममागमींराहुनियारे ॥ चुकवीराहिल्या
 पापा ॥ साधनसार्धी० ॥ २ ॥ मानपुरीगुरुनाथप्रसादे ॥ भेटसीआ-
 पणआपा ॥ साधन० ॥ ३ ॥

पद ३—राग काफ़ी.

सबजगएकबिरछके ॥ एकबिरछकेपात ॥ ध्रु० ॥ नयेनयेपात
 सुहावनलागे ॥ जूनेसबझरिजात ॥ सब० ॥ १ ॥ जोझरेसोफेरनला-
 गे ॥ बिरछनहींकुमलात ॥ सब० ॥ २ ॥ मानपुरीकहेब्रह्मबिरछके॥
 साधुसंतफळखात ॥ सब० ॥ ३ ॥

पद ४—राग काफ़ी.

एकबिलासीपेट घरघरनाचनचावे ॥ एकबिला० ॥ ध्रु० ॥ जो
 नरपेटकेकारनगावे ॥ नहींब्रह्मसोभेट ॥ घरघर० ॥ १ ॥ सबघट

ब्रह्मएकनजानें ॥ सोनरकसबीठेट ॥ घरघर० ॥ २ ॥ मानपुरीकहे
निकामहोके ॥ गुरुचरनपरलपेट ॥ घरघर० ॥ ३ ॥

पद ५-राग काफ़ी.

अजहरिसुमिरनएकादसी ॥ दरसपारनेद्वादसी ॥ अज० ॥ ध्रु० ॥
एकहिब्रह्मजहांतहांपूरन ॥ गुरुपरसादेलाधसी ॥ अजह० ॥ १ ॥
भगतिबिनाभगवाननभेटे ॥ मिथ्यासाधनसाधसी ॥ अजहरिसुमिरन-
एका० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुतबहीरीझे ॥ दासीहोयकेनांदसी ॥ अ-
जहरिसुमिरन० ॥ ३ ॥

पद ६-राग काफ़ी.

अजशिवपूजाशिवरातहै ॥ शिवभगतनकेसाथहै ॥ अज० ॥ ध्रु० ॥
सेवकको अपनोपददेवे ॥ ऐसाभोलनाथहै ॥ अजशिवपूजा० ॥ १ ॥
भगवतवत्सलभगवानगुसांई ॥ सुरनरज्याकोध्यातहै ॥ अजशिवपू-
जाशिव० ॥ २ ॥ मानपुरीपरमारथकारन ॥ निशिदिनशिवगुनगात
है ॥ अजशिवपू० ॥ ३ ॥

पद ७-राग काफ़ी.

रेगुसध्याघटघटआपहै ॥ बिनसुमरनसवपापहै ॥ रेगु० ॥ ध्रु० ॥
सतगुरुबिनसुखलखेनहिजावे ॥ तनमनधनसंतापहै ॥ रेगुसध्याघट०
॥ १ ॥ केवलब्रह्मजहांतहांपूरन ॥ अनहतकोआलापहै ॥ रेगुसध्या
घटघट० ॥ २ ॥ मानपुरीनिशिदिनिगुनगावे ॥ गावतगावतजापहै ॥
रेगुसध्याघटघट० ॥ ३ ॥

पद ८-राग काफ़ी.

मोहेडरनाहींकिसहीको ॥ बोधभयोमनहीको ॥ मोहेडरनाहीं०

॥ ध्रु० ॥ सतगुरुहाथधन्योसिरमेरे ॥ कीनोआपसरीको ॥ मोहेडर-
नार्ही० ॥ १ ॥ कंपेकालबंदेकेधाके ॥ अमलरह्योउसहीको ॥ मोहे-
डरनार्ही० ॥ २ ॥ कहतमानपुरीसाचासांही ॥ रावरंकसबहीको ॥
मोहेडरनार्ही० ॥ ३ ॥

पद ९-राग काफ़ी.

साजनवासावधहोरे ॥ सपनोहैदिनदोरे ॥ साजनवा० ॥ ध्रु० ॥
भवसिंधूकीमाञ्जुधारमो ॥ काहेकोजातबहोरे ॥ साजनवासावधहो०
॥ १ ॥ झूठीकायाझूठीमाया ॥ झूठोतूंहिठगोरे ॥ साजनवासावध
हो० ॥ २ ॥ कहतमानपुरीजनमगमायो ॥ अपनोघरबिसरोरे ॥ सा
जनवामावधहो० ॥ ३ ॥

पद १०-राग काफ़ी.

देखोरीपानीप्यासा ॥ क्याकहुंमैअजबनमासा ॥ देखोरी० ॥ ध्रु० ॥
अपनोखबरआपकुनार्ही ॥ अपमिलनकीआसा ॥ देखोरीपानीप्या०
॥ १ ॥ जैसेनामरूपधरीआयो ॥ शकरमांहिबतासा ॥ देखोरीपानी
प्या० ॥ २ ॥ तैसेमानपुरीब्रह्ममार्ही ॥ जगजीवनपरकासा ॥ दे-
खोरीपानीप्या० ॥ ३ ॥

पद ११-राग काफ़ी.

बाबासस्तासौदाकीनो ॥ रोमरोमरंगभीनो ॥ बाबासस्ता० ॥ ध्रु० ॥
जातपातकीकौनचलावे ॥ शिरदेदरसनलीनो ॥ बाबासस्तासौदा०
॥ १ ॥ दुबिधादूरभयीअबजियकी ॥ जिततितसाहेबचीन्हो ॥ बा
बासस्तासौदा० ॥ २ ॥ मानपुरीसतगुरुपरसादे ॥ सुफलभयोअबजी
नो ॥ बाबासस्तासौ० ॥ ३ ॥

पद १२-राग शिञ्जोटी.

याबलमाकेदरसकरोरी ॥ दरसकरोकोयीपांवपरोरी ॥ याबल०
॥ ध्रु० ॥ बिनदेखेंमनमानतनार्हीं ॥ याकारनकरलेवखरोरी ॥ या०
॥ २ ॥ घटघटब्रह्मएकपहिचानो ॥ गुरुकेवचनहियमांहिधरोरी ॥
याबल० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुपरगटदेखा ॥ भवसिंधुछिनमांहितरोरी ॥
याबलमाकेदरसकरो० ॥ ३ ॥

पद १३-राग काफी.

देखाबहुरूपीकाख्याल ॥ कहंगोपीकहंगवाल ॥ देखाबहु० ॥ ध्रु० ॥
कहंभयोजोगीकहंभयोभोगी ॥ कहंढुखियाबेहाल ॥ देखाबहुरूपी०
॥ १ ॥ कहंभयोग्यानीकहंभयोध्यानी ॥ कहंपापीचंडाल ॥ देखा-
बहु० ॥ २ ॥ कहतमानपुरीदेखोतमासा ॥ मिटगयेभवजंजाल ॥
देखाबहुरूपीका० ॥ ३ ॥

पद १४-राग काफी.

देखासपनासबसंसार ॥ बूझेबूझनहार ॥ देखासपना० ॥ ध्रु० ॥
मेरोमेरोकरतजनमसबखोयों ॥ जातेदोकरझार ॥ देखासप० ॥ १ ॥
थोरदिननकेजीवनकारन ॥ पचिपचिमरतगंवार ॥ देखासपना० ॥
॥ २ ॥ कहतमानपुरीरावरंकसब ॥ आखरहोतहेंछार ॥ देवाम-
पनासबसं० ॥ ३ ॥

पद १५-राग काफी.

गुरुजीराहाबतावो ॥ देससञ्ज्याकादूर ॥ गुरुजीराहा० ॥ ध्रु० ॥
किसमारगमेरोप्रीतमभेटे ॥ नयननदेखोनूर ॥ गुरुजी० ॥ १ ॥ स-
बकोइकहते गुरुकोपूछो ॥ साहेबहालहजूर ॥ गुरुजी० ॥ २ ॥

मानपुरीहरिघटमोकैसे ॥ अलखरहाभरपूर ॥ गुरुजीराहबतावो ॥
देसस० ॥ ३ ॥

पद १६—राग झिझोटी.

तूंतोकोनकहांसेआयोरे ॥ भाई तो रामरमनपायोरे ॥ तूंतो० ॥
ध्रु० ॥ आयाकहांसेकहांहैजाना ॥ कौनसोगांवबसायोरे ॥ तूंतो-
को० ॥ १ ॥ अपनेतनकाखोजनपाया ॥ उत्तमजनमगमायोरे ॥
तूंतोको० ॥ २ ॥ कहतमानपुरीसुनमवमोरे ॥ ग्यानगुरूकोभुलायोरे
" तंतोको० ॥ ३ ॥

पद १७—राग भैरवी.

मनुजारामसखाकरलेरे ॥ मनुजारामसखा० ॥ ध्रु० ॥ खटपट
छांडकेपंथगहोसुधा ॥ अलखाभुवनलखलेरे ॥ मनु० ॥ १ ॥ इसजु-
गमांहीजगवाथोरा ॥ अजपाजपजपलेरे ॥ मनु० ॥ २ ॥ कहतमा-
नपुरीदावबनोहै ॥ भवसागरतरलेरे ॥ मनु० ॥ ३ ॥

पद १८—राग भैरवी.

पतितनकोंपावनकीजे ॥ तुमबिनकलहुनसुझेहो ॥ पतितन० ॥
ध्रु० ॥ जोजोआयेसरनतीहारै ॥ ताहेप्रेमसुखदीजे ॥ पतितन० ॥
॥ १ ॥ राखोलजबिदरबानेकी ॥ मोहेअपनोकरलीजे ॥ पतितन०
॥ २ ॥ मानपुरीप्रभुअधमउधारन ॥ पलपल्यहतनछीजे ॥ पतितन-
कोंपावन० ॥ ३ ॥

पद १९—राग झिझोटी.

हरिकेदासकहावत ॥ मनमेकोटिकआस ॥ हरिके० ॥ ध्रु० ॥
रामनामकोपरगटबेचे ॥ करतभक्तिकोनास ॥ हरिकेदास० ॥ १ ॥

लोभमोहमायानहिछूटी ॥ चाहतप्रेमप्रकास ॥ हरिकेदासकहाव०
॥ २ ॥ मानपुरीप्रभुतबहीरीझे ॥ जवमनहोयनिरास ॥ हरिकेदास-
कहावत ॥ ३ ॥

पद २०—राग काफ़ी.

अबतूअंतरगतसेदेख ॥ अगमस्वरूपअलेख ॥ अबतूंतर० ॥ ध्रु० ॥
कहुंराजाकहुंरंकवनोहै ॥ कहुंब्राह्मनकहुंसेख ॥ अबतूअंतरगतसे०
॥ १ ॥ कहुंभयोग्यानीकहुंभयोध्यानी ॥ कहुंकहुंकरतबिचेक ॥ अ-
बतूअंतरग० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुइतउतदीसे ॥ जाकौरूपनरेख ॥
अबतूअंतरगतसे० ॥ ३ ॥

॥ १ ॥ आगननायकानजसुखदायक ॥ भक्तवत्सलमहाराज ॥ बं-
दोगनपत० ॥ २ ॥ कहतमानपुरीमंगलमूरत ॥ देवनमोशिरताज ॥
बंदोगनपतगरीवन० ॥ ३ ॥

पद २२—राग धनाश्री.

बाबाकिसकीपूजाकरना ॥ यहभवसागरतरना ॥ बाबा० ॥ ध्रु० ॥
एकबिनाकलुनजरनआवे ॥ कहांछांडकहांधरनाहो ॥ बाबा० ॥ १ ॥
कहांअबकरियेहांनकरिये ॥ किसबिधयहजगभरनाहो ॥ बाबाकि-
सकी० ॥ २ ॥ कहतमानपुरीचूपभलीअब ॥ सबकेगाहियेचरनाहो ॥
बाबाकिसकी० ॥ ३ ॥

पद २३—राग भैरवी.

कलरियाप्रेमकोप्यालालाव ॥ तूंपीमोहेपिलाव ॥ कलरि० ॥ ध्रु० ॥
 ग्यानकबाबबहोतहैमीठो ॥ ध्यानरबाबबताव ॥ कलरियाप्रेमको०
 ॥ १ ॥ दुंदतदुंदततेरोघरपायो ॥ तनमनआजलकाव ॥ कलरिया-
 प्रेमको० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुभक्तिबिरैनी ॥ मधुरीतानसुनाव ॥ क-
 लरियाप्रेमको० ॥ ३ ॥

पद २४—राग काफी.

सांइमेरोदिलकामहेरम ॥ दरदनजानेऔर ॥ सांइमेरे० ॥ ध्रु० ॥
 दरदनजानेसोबैदकहावे ॥ ठगठगलीनोहैचोर ॥ सांइमेरोदिलका०
 ॥ १ ॥ याजगदुंडीवाजगदुंडी ॥ जहांलगमनकीदौर ॥ सांइमेरेदि०
 ॥ २ ॥ मानपुरीकहेदरदगयोअब ॥ सतगुरुलीनोहैऔर ॥ सांइमे-
 रोदिलकामहे० ॥ ३ ॥

पद २५—राग काफी.

रसनामेरोकह्योकर ॥ निसदिनहरिरसचाख ॥ रसना० ॥ ध्रु० ॥
 जोदिनजावेसोफेरनआवे ॥ पलपलहरिगुनभाख ॥ रसनामेरोकह्यो०
 ॥ १ ॥ थोरेदिननकेजीवनकारन ॥ झूठिनभरियेसाख ॥ रसनामेरो-
 कह्यो० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुगुरुकेभजनबिन ॥ अंतरखाककीखाक ॥
 रसनामेरोकह्यो० ॥ ३ ॥

पद २६—राग काफी.

तेरोध्यानगोपाला ॥ निसदिनलागारे ॥ तेरोध्यान० ॥ ध्रु० ॥
 सुंदररूपदेखिमनमोह्यो ॥ भवभ्रमभागारे ॥ तेरोध्यानगो० ॥ १ ॥
 मुरलीकिधुनसुनभयिहुंवावरी ॥ सबसुखत्यागारे ॥ तेरोध्यानगोपा-

ला ॥ २ ॥ मानपुरीहरीकीछविनिरखत ॥ आनंदजागोरे ॥ तेरो-
ध्यानगोपाला ॥ निस० ॥ ३ ॥

पद २७—राग काफ़ी.

अंतरकीअखियांखोलो ॥ अजिखोलोखोलोखोलो ॥ अंतरकी०
॥ ध्रु० ॥ बैठोसाधुसंतकेसंगती ॥ अमृतबानीबोलो ॥ अंतरकीअ०
॥ १ ॥ चिन्मयनंदनदरसनकरकर ॥ प्रेममगनहोयडोलो ॥ अंतर-
कीअखि० ॥ २ ॥ मानपुरीप्रभुचारिखानमो ॥ आपहिआपअकेलो ॥
अंतरकीअखियां० ॥ ३ ॥

पद २८—राग काफ़ी.

मैभूलिमारगभूलीरे ॥ मैभूलि० ॥ ध्रु० ॥ कितनेकदूरपितमका-
डेरा ॥ चलतचलतभयीलूलीरे ॥ मैभू० ॥ १ ॥ पासरहेपियानजरन
आवे ॥ धनजोबनसफूलिरे ॥ मैभू० ॥ २ ॥ मानपुरीकहेगुरुपरसा
दे ॥ प्रेममगनभयिडुलीरे ॥ मैभू० ॥ ३ ॥

जयरामात्मज.

पद १—राग आसावरी.

घडिघडिरामस्मरनारे ॥ हेमनामीतुजकितिशिकवूंरामस्मरनारे
॥ ध्रु० ॥ दुर्लभनरतनुजाइलजेव्हां ॥ मगकायकरिशिसुतधनारे ॥ घ-
डिघ० ॥ १ ॥ सांडुनसुखहेंस्मरणहरीचें ॥ आर्जविशिकितीसधनारे ॥
घडि० ॥ २ ॥ जयरामात्मजप्रभुहरिस्मरतां ॥ चुकतिलयमयातनारे ॥
घडिघडिरामस्मरम० ॥ ३ ॥

पद २.

कैशीजाऊंकुंजवर्नीआहेश्याम ॥ ध्रु० ॥ गोरसघेऊनिमथुरेसिजा-

तां ॥ आडवुनिमागेलदाम ॥ कैशी० ॥ १ ॥ नवयौवनमीकुलवधु
नेटकी ॥ आहेहरिबहुतउदाम ॥ कैशी० ॥ २ ॥ निविडतरुवरी
जाउनिवैसतो ॥ नाहिंतयादुसरेंकाम ॥ कैशी० ॥ ३ ॥ जयराम
जयसुतअंकितहणप्रभु ॥ मजदावीनिजधाम ॥ कैशी० ॥ ४ ॥

गोविंद.

पद १-राग कालंगडा.

हरितुंळपाकरीझडकरी ॥ धु० ॥ तुझीकृपाहोतांगोविंदा ॥ मुका
निगमउच्चारि ॥ हरि० ॥ १ ॥ अंधाप्रतिजगसर्वहिदिसे ॥ पंगुलं-
त्रीगिरी ॥ हरि० ॥ २ ॥ गोविंदहणेतुजचिर्त्तीनिरंतर ॥ पडरिपु
दूरकरी ॥ हरितुं० ॥ ३ ॥

धरमदास.

पद २-राग पिलु.

चरननकीनळटेडोरी ॥ विनतीसुनोसतगुरुहमारीहो ॥ चरनन०
॥ धु० ॥ गुरुजीमैवालकबुद्धअनारी ॥ बकसोतकसरिहमारी ॥ १ ॥
चरननकीनळू० ॥ गुरुजीमैतिरथवरतनहिंकीना ॥ एकनामतुझारोली-
ना ॥ चरननकी० ॥ २ ॥ धरमदासविनतीकरजोरे ॥ बसियोगुरु
हिरदेहमरे ॥ चरन० ॥ ३ ॥

व्यंबकसुत.

पद १-राग धनाश्री.

प्राण्या गुणिवंता त्यजुनि अहंता शरण जाई त्या संतारे ॥ धु० ॥
सद्गुरु ते भवतारक साचे नाशिति सर्वहि चितारे ॥ प्राण्या० ॥ १ ॥

भाषण तरुनि जन्म तारिति भेटविति भगवंतारे ॥ प्राण्या० ॥ २ ॥
ज्यंबक कविमुत ह्यणत तदाश्रये न भीऊं काळकृतांतारे ॥ प्राण्या
गुणिवंता त्यजुनि अ० ॥ ३ ॥

कोकिळप्रभु.

पद १-राग कालंगडा

केला राम धनी राम धनी॥अघटित ज्याची करणी ॥ ध्रु०॥ रामीं
तरली वाणी ॥ आतां सुखास काय वाणी ॥ केला रामध० ॥ १ ॥
रामावांचुन कांहीं ॥ आणि साधन उरलें नाहीं ॥ केला राम धनी रा-
मध० ॥ २ ॥ कोकिळप्रभुसी ध्यातां ॥ आलें सहर्जीं निजपद हातां ॥
केला रामधनी रामध० ॥ ३ ॥

वामन.

पद १-राग परज.

गोविंदा गोपाला मजतारीं भवनदीभयंकर भासे भारी ॥ ध्रु० ॥
आशाहेमगरीपदयुगओढीकसाजाउंहरीत्यातिरीं ॥ गोविंद० ॥ १ ॥
अहंकारमीनखोलजिवनीरिधेकैसैंकरुंत्यातिरीं ॥ गोविंद गोपाला म-
ज ता० ॥२॥ गुरुपदिंनाविकाटढधरिवामन नेएकदांत्यातिरीं ॥ गो-
विंदा गोपाला० ॥ ३ ॥

आत्मारामबुवा.

पद १-राग काफी.

सुखकरसाधूसंग, प्राण्या ॥ सुख० ॥ ध्रु० ॥ क्षणभंगुरतनुजा-
णुनिहरिगुणीं ॥ श्रवणींकीर्तनीरंग ॥ प्राण्यासुख० ॥ १ ॥ जाइ
जिणेंहेंसर्वाहिजाईल ॥ रथगजधेनुतुरंग ॥ प्राण्यासुखकर० ॥ २ ॥

वस्त्रभूषणैकैर्चीअंती ॥ कोठेछपरपलंग ॥ प्राण्यासुखकरसाधुसं०
॥ ३ ॥ आत्मारामबोधठासावुनी ॥ दृढतरराहेअभंग ॥ प्राण्यासु-
खकरसाधुसं० ॥ ४ ॥

श्रीधर.

पद १—राग काफ़ी.

भजभजगोपालं ॥ गोपीगोकुलपालं ॥ ध्रु० ॥ कंठविलंबितनव-
वनमालं ॥ तनुरुचिवीजितमालं ॥ भजभजगोपा० ॥ १ ॥ करधृत-
मुरलीवादनलोलं ॥ मृगमदतिलकितमालं ॥ भजभजगोपा० ॥ २ ॥
मणिमयकुंडलरुचिरकपोलं ॥ श्रीधरपालनशीलं ॥ भजभजगोपालं ॥
गोपीगोकुलपा० ॥ ३ ॥

अनंत.

पद १—राग कालंगडा.

रसनेनीलनीरदमुंदरनिरुपमशीलसादरगाई ॥ ध्रु० ॥ पळभरित-
रिगुरुपाया ॥ स्मरपरमनहोशिलजाया ॥ रसनेनीलनी० ॥ १ ॥ वि-
सरसकळभवगाथा ॥ मर्निसमजुनिचिन्मयताता ॥ रसने० ॥ २ ॥
वदसिसुखाभयचरवी ॥ तरिवरदकृपेजगभरवी ॥ रसनेनीलनीरद०
॥ ३ ॥ स्मरणभयोत्करचुकवी ॥ मतिअनंतकविसुतशिकवी ॥ रस-
नेनीलनीरदमुंदर० ॥ ४ ॥

गोसावीनंदन.

पद १—राग ललत.

मूकमोठीमजलागली, देगाभोजनदेई ॥ याचकमीतुझेद्वारीचा, वे.

गीप्रसन्नहोई ॥ भूकमोठी० ॥ ध्रु० ॥ सहजस्थितीचीगुळवरी, स्वा-
नंदाचामांडा ॥ वैराग्याचीकढीपातळ, नार्मीशाकाउदंडा ॥ भूकमोठी
मज० ॥ १ ॥ भक्तीच्याशेवायामोकळ्या, ज्ञानदुग्धहोकार ॥ घृत-
भक्तीचीशर्करा, वडाउपमाथोर ॥ भूकमोठीमज० ॥ २ ॥ तुर्यातुरी-
चेवरण, सोहंबोधाचाभात ॥ गोडपुरणपोळीउन्मनी, नित्यजेवीति
संत ॥ भूकमोठीमज० ॥ ३ ॥ जेणेंतृप्तहोसितुंबरा, जेथेंमुखनात्तास ॥
गोसाविनंदनजेविला, घेतोप्रेमाचाग्रास ॥ भूकमो० ॥ ४ ॥

निंबराज.

पद १-राग धनाश्री.

सद्गुरुरायेंनवलमोठेंकेलें ॥ माझेमुखमजलादाखवीलें ॥ पवनासं-
गंगगनामार्जीनेलें ॥ जीवमारुनीमजलाजीववीलें ॥ ध्रु० ॥ बरवेधरी
नांदतहोत्येबाई ॥ लेकरवाळीआबळमाझेदेही ॥ घरमोडुनीहिंडतेदि-
शादाही ॥ सर्वहिमाखनिमजमागेंपुढंनाही ॥ सद्गुरु० ॥ १ ॥
भ्रमरगुंफेमाजिनेलेंकरिधरूनी ॥ भरलेंसरोवरपाजिलेंमजपाणी ॥ मग
मीसहजजाहलेंअबोलणी ॥ पाहतांदीपलागलाआनंदवर्नी ॥ सद्गुरु०
॥ २ ॥ आनंदवर्नीपाहतांदिव्यतेज ॥ एकउरलीतिसिहोआलीनीज ॥
निर्जीनीजदाटलेंमुखसहज ॥ तेथेंनाहीउरलानिंबराज ॥ सद्गुरुरायें
नवलमोठें० ॥ ३ ॥

तुळसीदास.

पद १-राग खमाच.

रामजीअनुध्यावारासरदारहमारा ॥ ध्रु० ॥ दसरथमुतकौसल्या-

नंदन ॥ भूसुताभरतारा ॥ रामजी० ॥ १ ॥ रामलछिमनभरतश-
 शुवन ॥ हनुमानअग्याधारा ॥ रामजी० ॥ २ ॥ चवदाभुवनमोंफि-
 रतदुःहाई ॥ सीसनमावतसारा ॥ रामजी० ॥ ३ ॥ तुलसिदासप्र-
 मुशरनतिहारे ॥ हरिचरनाआधारा ॥ रामजी० ॥ ४ ॥

नानक.

पद १—राग कालंगडा.

अपनेगोविंदसेरुचिरहिये ॥ ध्रु० ॥ ज्योकाऊकीभलीनहोवे ॥
 बुरिकिसिकीनकहिये ॥ अपने० ॥ १ ॥ ज्योकोईचादिबादमचावे ॥
 चारबातसुनलिये ॥ अपने० ॥ २ ॥ ज्योकोईसंतमिलेबडभागी ॥
 दुखसुउनसुकाहिये ॥ अपने० ॥ ३ ॥ नानकदासकहेजनतेरा ॥
 लाजद्विजनकीनिभय्ये ॥ अपने० ॥ ४ ॥

भुजंगनाथ.

पद १—राग यमनकल्याण.

सांबसांबसांबसांबवद३ रसनेहरहर ॥ ध्रु० ॥ विश्वेशाबद्विनाथ
 महाकाळसोमनाथ ॥ ॐकाराशुसुमेश्वरत्र्यंबकेशमृडशुलिजगदंब ४
 वदवद ॥ १ ॥ भीमाशंकरमहेशवैजनाथनागेशारामेश्वरमल्लेशाद्वा-
 दशर्लिंगादिकरुनअंब३ ॥ वदवद २ ॥ २ ॥ अनुदिनिंसत्संगधरु-
 नि ॥ रंगीरंगलाभुजंग ॥ नाथनमुनिहर२ ॥ सांब० ३ ॥ ३ ॥

भिकजोशी.

पद १—राग बिलावर.

सूचनातुजकितिरेकरुंगाहरिवारंवार ॥ ध्रु० ॥ करुणाकरतोनदु-

जापतीतपावनज्याचेंनाम ॥ अनन्यमतिनेगातांध्यातांकृपाकरिलतोराम
॥ सु० ॥ १ ॥ जोजगदांतरितोतुजअंतरीपाहेंकरिविचार ॥ पाप-
तापसंहारितोनाभेकरितोजगदोद्धार ॥ सुच० ॥ २ ॥ गोपालात्मज-
सुखदाभक्तिप्रेमाचाग्राहिक ॥ मूढमनाहेकितिशिकवूंतुजअजुनतरिआ-
ईक ॥ सुचना० ॥ ३ ॥

पांडुरंग.

पद १—राग यमनकल्याण.

चपलउडिघालयेहरीलौकरिधांवतगोविंदासदया ॥ चप० ॥ ध्रु० ॥
गांजितीहेमजवैरीसारे ॥ नकळतितुजलाहालये ॥ हरी० ॥ १ ॥
यासमयींप्रभूआश्रयनार्ही ॥ चालूंनकोतूंचालये ॥ हरी० ॥ २ ॥
रामकृष्णकनवाळूदयाब्धीपांडुरंगतवचाळये ॥ हरी० ॥ ३ ॥

श्रीधरकृत.

पद १—राग कालंगडा.

पूर्णब्रह्महोयरेवर्णूआतांकायरे ॥ नंदज्याचातातजाणायशोदाते
मायरे ॥ ध्रु० ॥ ब्रह्मांडाच्याकोठारेसांठवियेल्यापोटीरे ॥ यशोदा-
त्याघेउनीयांपाजिदुधाचीवाटीरे ॥ १ ॥ ब्रह्मनिर्विकाररेनार्हीज्याआ-
काररे ॥ गौळीयाचेघर्रांतोचीसाकाररे ॥ पूर्ण० ॥ २ ॥ क्षीरसिंधू-
वासीरेलक्ष्मीज्याचीदासीरे ॥ अर्जुनाचीघोडींघूतांलाजनार्हीत्यासीरे ॥
पूर्ण० ॥ ३ ॥ पूर्णब्रह्मानंदरेसर्वसुखाचाकंदरे ॥ श्रीधरस्वामीलार्गी
हाचीलागलासेळंदरे ॥ पूर्ण० ॥ ४ ॥

राजाराम.

पद १-राग देस.

हरिमलाबहुतघरिंजाचजाच ॥ आजकांचणभारी ॥ तारिसारिन-
सतायेउनितरि ॥ धरिकरिवरिहरिमला ॥ बहुतघरिंजाच० ॥ ध्रु० ॥
हृदयिंथोरआननसेतुजविणें ॥ त्यजुनित्यजसिकायकरूंजिणें ॥ परि-
टपणिंघरघनीअसतिह्मणुनिभिणें ॥ हेंव्यसनआजिपरिहरिहरिहरिमला
॥ बहुतघरिंजा० ॥ १ ॥ मनसिजाणवचनहेंनलटिकें ॥ भकसितरि-
हिलौकिकनटिके ॥ आणिनमनकरितेगुणिगमनहेंआहेनिकें ॥ राजा-
रामिंप्रसादिकतरिहरिमला ॥ बहुतघ० ॥ २ ॥

बल्लव.

पद १-राग काफ़ी.

मर्जीदेवाचीदेवाची ॥ मिथ्याधांवमनाची ॥ मर्जी० ॥ ध्रु० ॥
मनांतयेतेंहत्तीघोडेपालखींतवैसावें ॥ देवाजीचेमनांतयालापार्यांचाल-
वावें ॥ मर्जीदे० ॥ १ ॥ लोडतिवाशानरंबिछानासुंदरकांताव्हावी ॥
देवाजीचेमनांतपाठींकरकशालावावी ॥ मर्जीदे० ॥ २ ॥ माहालमुल-
स्वमेपूर्णस्वजीनाघरांतपैकाव्हावा ॥ देवाजीचेमनांतयालादारिद्रीठेवा-
वा ॥ मर्जीदे० ॥ ३ ॥ बल्लवह्मणेमनांतयेतेंकाहींनकरावें ॥ अहो-
रात्रसोडुनधंदादेवाआळवावें ॥ मर्जीदेवाचीदेवाची ॥ मिथ्याधांवमनाची ॥
मर्जीदेवा० ॥ ४ ॥

गुंडोबोवा.

पद १-राग कालंगूडा.

मजरेगोविंदागोविंदा ॥ सच्चिदानंदकंदा ॥ सावधहोयीरेमतिमं-

दा ॥ नकरीआणिकधंदा ॥ भजरे० ॥ ध्रु० ॥ मोहेंभुल्लासीभुल-
 लासी ॥ माझेमाझेहणसी ॥ क्लेशेमेळविल्याधनराशी ॥ अंतीटाकु-
 निजाशी ॥ भजरे० ॥ १ ॥ गृहमुतधनदारा धनदारा ॥ मिथ्यामो-
 हपसारा ॥ अंतीजाशिलरेझरारा ॥ करिकापूर्णविचारा ॥ भजरे०
 ॥ २ ॥ आयुष्यजातरेघडिघडी ॥ तुजविषयाचीगोडी ॥ काळपाडि-
 लरेमुरकुंडी ॥ तैतुजकोणसोडी ॥ भजरे० ॥ ३ ॥ विसरुनिभगवंता
 भगवंता ॥ करिशिलघरचीचिता ॥ काळनेड्लरेअवचीता ॥ तंवतू
 पडशिलभ्रांता ॥ भजरे० ॥ ४ ॥ गुंडाकेशर्वास्थिरराहे ॥ तरीचतु-
 शीसोय ॥ पायालागलियापैपाहे ॥ अंतीमोक्षलाहे ॥ भजरे० ॥ ५ ॥

रामनाथ.

पद १—राग झिझोटी.

उधोमेरेकौनजायकासी ॥ मोहेयाहिमेमिले अबिनासी ॥ उधो०
 ॥ ध्रु० ॥ घटहिमेगंगाघटहिमेजमुना ॥ घटहिमेभनमलनासी ॥ उ-
 धोमे० ॥ १ ॥ चौदाभुवनचराचरजलथल ॥ व्यापरह्योकैलासी ॥
 उधोमेरे० ॥ २ ॥ रामनाथस्वामीभजेनिरंजन ॥ रोमरोमकोबासी ॥
 उधोमेरेकौन० ॥ ३ ॥

रामसाधु.

पद १—राग खमाज.

करुणा वरुणालयास राघवासगारे ॥ क० ॥ ध्रु० ॥ राघवबोले
 पावनकेले ॥ गणिकेतैसहजबोलतांखगारे ॥ करुणा० ॥ १ ॥ लल-
 नापोरें घातुकिचोरें ॥ भुलवितीजेविपारधिभृगारे ॥ करुणा० ॥ २ ॥

धर्माधर्म न कळुनि वर्म आचरितां कर्म पावसी दगारे ॥ करुणा
वरुणालया० ॥ ३ ॥ रामावांचुनिदेहिवांचुनी ॥ व्यर्थचिवाचुनिया
पुस्तकादिगारे ॥ करुणा० ॥ ४ ॥

सदाशिव.

पद १—राग काफ़ी.

राधापतसुमरो ॥ अरेमनराधापतसुमरो ॥ ध्रु० ॥ ग्यानकोभेदक-
ल्लुनहिपायो ॥ काहेकोभेखधरो ॥ अरे० ॥ १ ॥ तनकोखोजसुरत-
कोसाधो॥अंतरध्यानधरो ॥ अरे० ॥२॥ कहतसदाशिवयेहीसाचो ॥
सद्गुरुभजनकरो ॥ अरे० ॥ ३ ॥

कमाल.

पद १—राग झिंझोटी.

समझेयेमनखोजपियारे ॥ आशकहोकरसोनाक्यारे ॥ स०॥ध्रु०॥
सूकेरूखेमंगकेटुकडे ॥ बासीऔरसलोनाक्यारे ॥ समझे० ॥ १ ॥
भागजिनेदियेलियेफकीरी ॥ तकियाऔरबिछोनाक्यारे ॥ समझेये०
॥ २ ॥ कहतकमालकविरकाबेटा ॥ सीसदियाफिररोनाक्यारे ॥ स
मझेयेमनखोजपि० ॥ ३ ॥

बाळकृष्ण.

पद १—राग कालंगडा.

वोनर नहिवारे नहिवारे ॥ सबट्टुनियासोन्यारे ॥ ध्रु० ॥ राजा-
रंकवराबरलेखे ॥ हरदंम साहेब देखे ॥ वो० ॥ १ ॥ कंचन मोति-

योकर देखे ॥ खाकबराबर लेखे ॥ वो० ॥ २ ॥ पाखनजरसोदेखे ॥
परकामिनी माताबराबर लेखे ॥ वो० ॥ ३ ॥ मानकरेकोईमुपरमारे ॥
दोनयेकुप्यारे ॥ वो० ॥ ४ ॥ बालकिसनप्रभृण्सेबिरले ॥ उनकीसं-
गत करले ॥ वो० ॥ ५ ॥

पलटूदास.

पद १-राग झिंझोटी.

वरणोंमेंसंतसमाज ॥ जिनकेग्यानकचेरी वरणोंमें० ॥ ध्रु० ॥ सं-
तोखतखतपरमनराजा ॥ विवेकीभयेदरवारी ॥ सबदबिछोनाभीलसि-
पाई ॥ गुरुकोनामखजाना ॥ जिनकेग्यान० ॥ १ ॥ काथागडमे-
भक्तिरचीहै ॥ सुन्नधजाफहेरानी ॥ जगमगजातगगनमेझलके ॥ मुक्ति-
भरेचीहांपानी ॥ निनके० ॥ २ ॥ लोभमोहकोदेवोनिकारी ॥ मा-
यामूंढमुंडाई ॥ कामक्रोधकीगर्दनमारे ऐसीतोअदलचलाई ॥ जिनके-
ग्यान० ॥ ३ ॥ दयाकोदसरबचनकेसीतल ॥ तनकीतपनबुझाई ॥
पलटूदासकरेपरमारथ ॥ परस्वारथकोधाई ॥ जिनकेग्यानकचेरी ॥
वरणोंमें० ॥ ४ ॥

देवनाथ.

पद १-राग रामकलि.

विठ्ठल भक्तांची माउली ॥ द्रोपदियेबहिणुली ॥ वैरीगांजितांते
वेळीं लज्जा त्वां रक्षीली अद्भुत दाविलें अति सदये ॥ पंढरपूरवासी-
नी विठाबाई येइवो सांवळिये, आनंदें किर्तनीं विठाबाई ॥ पंढरपु०
॥ १ ॥ अघभवजळ मोठा पुरदाटे उसळतिलाटा नेटें कांहिकेल्या हा

नाटोपे संकट पढलें मोठें ॥ जिवहा घाबरला करुं काई ॥ पंढ०
 ॥ २ ॥ गजेंद्र नक्रानें गांजितां ॥ आळवितुज भगवंता ॥ केलें धां-
 वणें अनंता ॥ रक्षिलें निजभक्तां ॥ दोघां उद्धरिलें अतिसदये ॥
 पंढ० ॥ ३ ॥ माणकोजि बोधला भक्त भला ॥ शरणांगत जाह-
 ला ॥ छळितां अविधें रक्षिला वाढविला किर्तिला ॥ सुखपद दिधळें
 अति सदये ॥ पं० ॥ ४ ॥ तुकारामाच्या किर्तनीं ॥ उल्हाससि नि-
 जमनीं ॥ भक्त रक्षिले निदानीं ॥ अद्भुत तूझी करणी ॥ पतितपावन
 हें ब्रिदमाये ॥ पं० ॥ ५ ॥ करुणा ऐकुनियां ये आतां रखुमाईच्या
 कांता तारिदेवनाथा अनाथा ॥ शरणागत मी आतां ॥ हृदयीं आ-
 ठवितों तव पार्यीं ॥ पं० ॥ ६ ॥

मोरोपंत.

पद १-राग खमाज.

श्रीगुरुचेंचरणकंजहृदयींस्मरावें ॥ ध्रु० ॥ निखिलनिगमसाधा-
 रण ॥ सुलभाहुनिमुलभवहु ॥ इतरयोगयागविषयपंधकांधरावे ॥
 श्रीगु० ॥ १ ॥ नरतनुदृढनावइला ॥ बुडवुनिअतिमूढपणें ॥ दुष्टनष्टकु-
 कुरतनूमाजिकांफिरावें ॥ श्रीगुरु० ॥ २ ॥ रामतनयविनविंतुज ॥
 अद्भुनितरीउमजसमज ॥ विषयवीषपिउनितरीव्यर्थकांमरावें ॥ श्री-
 गुरुचें० ॥ ३ ॥

माणीकप्रभु.

पद १-राग ललत.

समजमूढागुरुविणतुजगतिनाहीं ॥ समजमूढा० ॥ ध्रु० ॥ योग-

यागविधीयेणोहेसिद्धी ॥ व्यर्थचिखटपटपाही ॥ समज० ॥ १ ॥
 हिंडोनिदेशोदेशिकोतितीर्थवासी ॥ शिणशीतूंनानाउपार्या ॥ समज०
 ॥ २ ॥ सांगतसेमाणीककरूनकोआणिक ॥ लागतूसद्गुरुपार्या ॥
 समजमूढा० ॥ ३ ॥

दुलनदास.

पद १-राग काफ़ी.

राममिलनकबहोय ॥ अंदेसवालागिरह्योमोहे ॥ राममिलन०
 ॥ ध्रु० ॥ जबलगतेलदियामेबार्ती ॥ सूझपरेसबकोय रामसूझपरेसब-
 कोय ॥ जलगयोतेलबूझिगइबाति ॥ लेयचलोलेयचलोहोय ॥ अंदेस०
 ॥ १ ॥ मेरेमनमेऐसोआहै ॥ चलेआवुंहरिकेपास ॥ हरिमिलेतोबडे
 भागहै, नहितोकठिणकलेस ॥ अंदेस० ॥ २ ॥ गुरुबिनमारगकौन
 बतावे, करियोकौनउपाय ॥ बिनागुरूकीमालाफेरे ॥ जनमअकारज
 जाय ॥ अंदेस० ॥ ३ ॥ मैजानूहरिदूरहै ॥ हरिहैहिरदेकेमाहि ॥
 अंतरताटीकपटाकिनाई ॥ जासेसूझतनाहिं ॥ अंदेस० ॥ ४ ॥ दूंदत-
 दूंदतसबजगदूंदो, पायोअपनेपास ॥ सबसंतनकेचरनभरोसे ॥ गांवत-
 दूलनदास ॥ अंदेस० ॥ ५ ॥

मछींदर.

पद १-राग कालंग्ढा.

तोबीकच्चाबेकच्चाबे ॥ नहींगुरूकाबच्चा ॥ ध्रु० ॥ दुनियांतज-
 करखाकलगाई ॥ ज्याकरबैठाबनमो ॥ खेचरिमुद्राबज्रासनपर ॥ ध्या-
 रतहमैनम ॥ तोबीक० ॥ १ ॥ गूपतहोकेपरगटहोवे ॥ जावे

मथुराकाशी ॥ प्राननिकालेसिद्धमयाहै ॥ सत्यलोककाबासी ॥ तो०
 ॥ २ ॥ तिरथकरकरऊमरखोई ॥ जोगजुगतमोसारी ॥ धनकामिनि
 कौनजरनलोवे ॥ ज्योगकमायाभारी ॥ तोबी० ॥ ३ ॥ कुंडालिनीकों
 खूबचढावे ॥ ब्रह्मरंध्रमोज्यावे ॥ चलताहैपानीकेऊपर ॥ मुग्वचोले
 सोहोवे ॥ तोबी० ॥ ४ ॥ शास्तरमोकळुरहीनबाकी ॥ पूराग्यानिक्
 माया ॥ बेदबिधीकामारगचलकर ॥ तनकालकराकीया ॥ तोबी०
 ॥ ५ ॥ कहेमछिंदरसुनरेगोरख ॥ तीनोऊपरज्याना ॥ किरपाभइज
 बसद्वुरुजीकी ॥ आपआपकूचिन्हा ॥ सोहीमच्चावेसच्चावे ॥ ओहि
 गुरुकावच्चा ॥ ६ ॥

निपटनिरंजन.

पद १-राग धनाश्री.

क्याजानेनरनरकेअंदरसुंदरशामसलोनाजी ॥ क्याजाने० ॥ ध्रु०॥
 इडापिंगलासुग्वमनाकूं, तीनोएकमिलानाजी ॥ उलटभेदकामकानजा
 ने ॥ पौचेनिशानलगानाजी ॥ क्याजानेनरनर० ॥ १ ॥ गगनत
 लेदर्यावभराहै, उसअंदरएकचंदाजी ॥ खलकूम्याने अलखभराहै ॥
 तीनलोककाबंदाजी ॥ क्याजानेनरनरकेअंदर० ॥ २ ॥ नवदरबाजे
 दसवीखिरकी ॥ उसअंदरएकलरकीजी ॥ जोगजुगतकारस्ताचलना
 अनहदसिगीखरकीजी ॥ क्याजानेनरनरकेअंदरसुंदरशाम० ॥ ३ ॥
 निपटनिरंजननबिकेनौकर ॥ अलखखलकमोपायाजी ॥ जनममरन
 काडरनहियारो, तुरियातलबबुझानाजी ॥ क्याजानेनरनरकेअंदरसुं
 दरशामसलो० ॥ ४ ॥

पांडुअर्जुन.

पद १—राग झिञ्जोटी.

मैलीचदरसंतोधोयलेनाजी ॥ उजलीकरलेना ॥ आयाअवसरचू-
कोमति ॥ नहिंतोजावोगेठगायजी ॥ दिलकीभरमनाखोजोजी ॥ ध्रु० ॥
ब्रह्मनचेदकोडालदिये ॥ काजीडाल्योहैकुरानजी ॥ वादिनकीखबर
हमनेकहो ॥ जादिनरचाथामंड्यानजी ॥ मैली० ॥ १ ॥ कहांसेजी
पवनपधारियां ॥ कहांसेआयाजलपानी ॥ कहांसेआईरेसोहागनी ॥
कायानगरबसानी ॥ मैलीचदर० ॥ २ ॥ आगमसेपवनपधारियां ॥
पच्छिमआयाजलपानी ॥ सोहंसिखरतेसोहागनी ॥ कायानगरब-
सानी ॥ मैलीचदर० ॥ ३ ॥ कच्चेसूतकातागया ॥ तंतापहेलाहि
टुटे ॥ ओचापानीउंडीडाबरिया ॥ सरवनपहेलाहिर्साचा ॥ मैली-
चदर० ॥ ४ ॥ सतगुरुकेपरसादते ॥ पांडुअर्जुनभाखे ॥ जोजोसं-
गतसाधकी ॥ स्वामीमिलतासोमिलिहै ॥ मैलीचद० ॥ ५ ॥

गोरखनाथ.

पद १—राग कालंगडा.

बागननेबाटपाडिरेनाथ ॥ ध्रु० ॥ दामखरचकरबागनलाई ॥ बि-
कहेमेरिब्याहि ॥ धीरेधीरेझरमेबैठेबिनदंतजगलाईरेनाथ ॥ वा० १ ॥
॥ खोमेकाजरनाकोमेबेसरमुखपल्लवठाडि ॥ रतिसुखपरवोनररिझा ॥
कलियेगतीन्यारीरेनाथ ॥ बागम० ॥ २ ॥ सुनहोळो-
भालेभोलेबागनघरमेबैठे ॥ रक्तमांसश्वाससोकलियेहे ॥ पंजरउपर-
रेनाथ ॥ बाग० ॥ ३ ॥ हस्तिणिचित्रिणिपद्मीणीशंखिणिचारी-

नारीनवभा ॥ आदिआदिनाथामच्छंदरपुतागोरखचौपदिगाईरेनाथ ॥
बागन० ॥ ४ ॥

पद २—राग कालंगडा.

जोगीनिरबानी २ ॥ बोलतअमृतबानी ॥ ध्रु० ॥ पंचतत्वकीबभु-
तरमावे ॥ जनममरनकीधूनी ॥ उन्मनिमुद्रालगीनैनमो ॥ गडगये-
बज्रासनी ॥ जोगी० ॥ १ ॥ अगमनिगमकीबुटियागेहेरी ॥ गुरुब-
चनकापानी ॥ मनकुंडेमेंखूबघोटकर ॥ आतमबुधमंगछानी ॥ जो०
॥ २ ॥ औठपीठपरउलटेदोदल ॥ सुखमनभेदबखानी ॥ प्रेमकिसै-
लीअनहतसिंगी ॥ सोहंजोतसमानी ॥ जोगी० ॥ ३ ॥ नाथभुजं-
गकाबच्चाकहेता ॥ गुरुगोरखकीबानी ॥ होयगाकोयीशाहानापंड-
त ॥ विरलाजानूम्यानी ॥ जोगी० ॥ ४ ॥

पद ३—राग सारंग.

हरहरहरहिरापरखले ॥ समझपकरथारीमजबूती ॥ येहीसबदले-
चलनारेहंसा ॥ औरबातथारीसबझूटी ॥ हरहरहर० ॥ ध्रु० ॥ इंद-
रघटाजोद्वारासतगुरुलाया ॥ अमरतबूदाव्हांटपकी ॥ तिरबेनीकेरं-
गमहेलमे ॥ सतगुरुलालाहदलूटी ॥ हरहरहर० ॥ १ ॥ रुनझुन
रुनझुनबाजाबाजे ॥ झगमगजोताव्हांझलकी ॥ ॐकारकेसोहंकार-
मे ॥ हंसाचुगलेनिजमोती ॥ हरहरहर० ॥ २ ॥ पांचचोरइसबसे
कायामे ॥ इनकीपकडोसिरचोटी ॥ पांचनमारपचीसनवसकर ॥
जबजानूंथारीबुधमोठी ॥ हरहरहर० ॥ ३ ॥ सतसुमरनकासेलब-
नाले ॥ ढालबनालेधीरजकी ॥ कामक्रोधकूंमारहटादे ॥ जबजानूंथारी
रजपूती ॥ हरहर० ॥ ४ ॥ पकेधडीकातोलबनाले ॥ काननराखो-

एकरती ॥ गुरुपरतापजतिगोरखबोले ॥ अलखखलेसोखराजती ॥
हरहर० ॥ ५ ॥

गोपाळनाथ.

पद १-राग परज.

आधींमनमुंडाबामनमुंडा ॥ मगतुर्हीब्रह्मचिधुंडा ॥ ध्रु० ॥ मन-
चिहार्तीनाहीं ॥ तेथेंब्रह्मकरिलकाई ॥ आ० ॥ १ ॥ मनचिमुंडळ
नाहीं ॥ तेथेंसद्गुरुकरिलकाई ॥ आ० ॥ २ ॥ गोपाळनाथसांगतो
सोई ॥ लागातुर्हीसद्गुरुपर्याी ॥ आधींमन० ॥ ३ ॥

पद २-राग परज.

वैद्येगुणकेलाबागुणकेला ॥ संशयअववाहरला ॥ ध्रु० ॥ भवरो-
गाचाझाडा ॥ आत्मप्रचीर्तीदेऊनिपूढां ॥ वैद्येगुण० ॥ १ ॥ तळम-
ळजीवपणाचीभारी ॥ औषधदेउनिकेलीदूरी ॥ वैद्येगुणके० ॥ २ ॥
शांतिमुखाचेंपथ्य ॥ मनमारुनिकेलेंहित ॥ वैद्येगुणके० ॥ ३ ॥
गोपाळनाथह्मणेमीरोगी॥सद्गुरुवैद्यमिळालवेगीं ॥ वैद्येगुणकेलाबागुण-
केला० ॥ ४ ॥

पद ३-राग काफी.

खोजकरोकोयिइसतनअंदर ॥ चलेअजपकीमालारे ॥ दसवेमं-
दीरतारेलागे ॥ झुलेनाथगोपालारे ॥ ध्रु० ॥ लालपिलेपरसफेदचो-
खा ॥ तापरशामसुलोनारे ॥ उसकेपाळेशामसुलोचननिकसतचंदाबा-
ळारे ॥ खोज० ॥ १ ॥ सहजसमाधीमुद्रालागीं ॥ पियोब्रह्मरसप्या-
ळारे ॥ जातपातकळुभेदनजानु ॥ प्रेमजुगतनीवाळारे ॥ खो० ॥ २ ॥
नेपटनिरंजनचरपटमौला ॥ गलमोतियनकीमालारे ॥ असलपाकदि-

लचाखनगीना ॥ अंतकालकीज्वालारे ॥ खोज० ॥ ३ ॥ नाथनबी-
केदासगोपाला ॥ जूठापिलायाप्यालारे ॥ धुंदभयीजबतनमनअखियां
तीनलोकउजियालारे ॥ खोज० ॥ ४ ॥

पद ४—राग काफ़ी.

क्याजानेघरभोंडू ॥ अपनेगुरुकीनामनिशानीरे ॥ इसतनअंदर-
झुलंकलंदर ॥ फकिरखडानिरबानीरे ॥ क्याजाने० ॥ ध्रु० ॥ खो-
लपलखमोअलखसुहावन ॥ झलकरहीहैंअपनीरे ॥ दसदरवाजेलगेझ-
रूके ॥ अकलचरकादिवानीरे ॥ क्याजाने० ॥ १ ॥ गंगाजमुना-
सरसुतिसंगम ॥ तुरियातिरथतिरबैनीरे ॥ जनममरनकाधोकाधुलवे ॥
उलटघडेपरपानीरे ॥ क्याजाने० ॥ २ ॥ चौदातबकतालऊपर ॥
महेलबनाआसमानरे ॥ उसमहेलनमेबालमचमके ॥ खेलतचंदारानीरे
॥ क्याजाने० ॥ ३ ॥ तीनलोकपरछांवछवावे ॥ पुराभराअसमानरे ॥
येविद्याकोईबिरलाजाने ॥ जोगजुगतजंजालरे ॥ क्याजाने० ॥ ४ ॥
नाथनबीकेदासगोपाला ॥ चुपकरतगुजरानरे ॥ नाथनबीकेकदमऊ-
पर ॥ छोडदियाजंजालरे ॥ क्याजाने० ॥ ५ ॥

टीकादास.

पद १—राग सोरट.

मौजबडीगुरुघरकी ॥ संतोमौजबडीगुरुघरकी ॥ बिनघनबिजली
चमकी ॥ संतोमौज० ॥ ध्रु० ॥ त्रिकुटघाटचढगगनमंडलमो ॥ झर-
लागीमोतनकी ॥ लालगुलालसुरंगझमकता ॥ छनरजरजकंचनकी ॥
संतोमौज० ॥ १ ॥ उपरताराजोतझलकती ॥ सगुनजोतमोहनकी ॥

गोलगुंडालाचक्रउजाला ॥ धुनिवाजेअनुहतकी ॥ संतो० ॥ २ ॥
 ग्यानध्यानचैतन्यचंद्रमा ॥ ब्रह्मअगनजहां धडकी ॥ नीलसुनीलक-
 लासतरावी ॥ तुरियाप्रभाकोंदनकी ॥ संतो० ॥ ३ ॥ उमपरमेरा-
 नाथत्रिलोचन ॥ जगीजोतहीरेकी ॥ शरनटीकादासनिरंतर ॥ बाहा-
 रलेतउन्मनकी ॥ संतो० ॥ ४ ॥

गंगाधरात्मज.

पद १—राग कालंगडा.

यत्पदकमळीरतहोतांचीतुटेपाशभवभ्रांतीचा ॥ औदुंबराचेतळीं
 राहिलापुण्यपुरुषजोअत्रीचा ॥ ध्रु० ॥ जननमरणविरहीतपरंतुपति-
 व्रताप्रियपूर्ववया ॥ अवनीवरतादृष्टिगोचराहोयधरोनीनरकाया ॥
 दंडकमंडलुकर्रीशोभतिपार्षिपाडुकाहेममया ॥ काषायांचरवस्त्रभूषणें
 निबिडभोवतीतरुळाया ॥ भस्मोत्थूलितगात्रसर्वहीमुखांबुर्जाजपप्रणवा-
 चा ॥ औदुं० ॥ १ ॥ प्रातःकाळींसुरगणमुनिजनदर्शनासिद्धारिंचये-
 ती ॥ मोठेमोठेयतीवैसतीहृदयकमळिंचितितिमूर्ती ॥ अबलायेउनि
 बाळमागतीमाळधरोनीसेवाकरिती ॥ अंधपांगळेवधिरवाणिजनहर्षे-
 नाचतिगितगाती ॥ शमिपत्रेंकितिबिल्वतुळशिदळहारअर्पितीमुमना-
 चा ॥ औदुं० ॥ २ ॥ रामकृष्णपर्णीअसुरमारुनीअमरदिनासिबहु-
 शिकवी ॥ कलयुर्गीचतुर्थाश्रमघेउनीसमंदादिखळावपवी ॥ अज्ञानी
 जनदीनपाहुनीचरित्ररत्ननिनिजहितशिकवी ॥ दुरितवारुनीहेसुखदेउ-
 निशेवटिमोक्षपर्दीवसवी ॥ गंगाधरात्मजह्यणुनिराहिलाआश्रयकरुनी
 चरणांचा ॥ औ० ॥ ३ ॥

मुक्ताबाह.

पद १—राग भीमपलासी.

उलटउलटमाघाराप्राण्याफिरगोतेखाशी ॥ भरलापुरमायेचालोंढा-
वाहुनियांजासी ॥ उलटउलट० ॥ ध्रु० ॥ भवनदीचेपाणीसखयामो-
ठेंठोढोठें ॥ भल्याभल्यापोहणारांउचलूनखालींपाडीतें ॥ उलटउलट-
माघारा० ॥ १ ॥ याअविद्येचापूरवेर्गाविसरेना ॥ कल्पनासुसरीइची
मिठीसुटेना ॥ उलटउलटमा० ॥ २ ॥ क्षणभंगुरसंसारयाचाभरंवसा
नाहीं ॥ दुर्लभनरतनुगेल्यामगतूपडशिलपस्ताई ॥ उलटउलटमावा०
॥ ३ ॥ ह्यणेमुक्ताबाईचांग्याअंतरीचीखूण ॥ धरीसद्गुरुचेपायतुज-
लानेतिलउतरून ॥ उलटउलटमाघाराप्राण्याफिरगोतेखासी ॥ भर-
लापुरमाये० ॥ ४ ॥

पद २—राग कालंगडा.

निष्कामरामजपारे ॥ ध्रु० ॥ स्वर्गाचेजेज्ञानीरामइच्छितीमेदिनी ॥
अमृतप्राशुनी ॥ आह्यांनाहीनफारे ॥ निष्काम० ॥ १ ॥ निवृत्ति-
कूपेनें ॥ बोलेमुक्ताबाई ॥ नाहींआह्यांभवभयधोकारे ॥ निष्काम-
रामजपारे ॥ २ ॥

सखाराम.

पद १—राग सारंग.

जयजयशंकरसांबसदाशिवमनोजदहनाभवनासा ॥ पिनाकपानी-
पयफेनधवलकायासोहेकैलासा ॥ ध्रु० ॥ अचलअभंगासिरपरगंगा-
ज्योगीनंगावभूतांगा॥व्याघ्रांवरगजजालवोढत ॥ ब्रह्मसनातननिःसंगा॥

जयजयशंकर० ॥ १ ॥ कोटीचंद्रसमकांतिविराजेसबदेवनकोहैदेवं ॥
 येकारनसोसुरवरकहतेसंभुसदाशिवमहादेव ॥ जयजयशंकरसांबस-
 दा० ॥ २ ॥ भक्तकामसुरतरुवरस्वामीजगतारनहैरामसखा ॥ मसा-
 नबासीभगनभजनमोबिखसमभावेबिखयसुखा ॥ जयजयशंकरसांब०
 ॥ ३ ॥ बालकिसनसुतसखारामयेनिसदिनगावेगुननाम ॥ त्रीजगमा-
 हीपूनितप्रभुजी ॥ नामतुह्यारेसुखधाम ॥ जयजयशंकरसांबसदाशिव
 मनोजदहना० ॥ ४ ॥

पद २-राग कालंग्ढा.

सदाशिवनामामृतरसले ॥ सदा० ॥ ध्रु० ॥ सिवसिवचर्चाज्यो-
 कोईकरता॥ताकोसौरुयामिले ॥ सदा० ॥ १ ॥ प्रायश्चितमेंतंतनही
 कछु॥शंकरपदभजले ॥ सदा० ॥ २ ॥ द्राखमधूअरुअमरुतमेवा ॥
 स्वादकछुनामिले ॥ सदा० ॥ ३ ॥ सखारामप्रभुध्यानसमारो ॥ वो-
 नेजबसकरले ॥ सदा० ॥ ४ ॥

गोपाळात्मज.

पद १-राग सोनी.

संसारकलिसंतरणोपाय रामकृष्ण गाई ॥ सं० ॥ ध्रु० ॥ वे-
 शास्त्रीं हा निश्चय ॥ नामापरता न उपाय ॥ प्रेमें नाम स्मरत
 य ॥ कळिकाळाचें नसेहि ॥ सं० ॥ १ ॥ मनबुद्धि जडतां नार्मी
 उत्ती होत्ये अंतर्गामी ॥ प्रिती उपजे स्वात्मकार्मी ॥ कामबुद्धि नि-
 सुनी ॥ संसार० ॥ २ ॥ नाम घेतां माया तुटे ॥ दृढतराचि जड
 ण्चि सुटे ॥ नरत्वाची भ्रांती फिटे ॥ स्वयेंचि नारायण होय ॥ सं-

सारक० ॥ ३ ॥ नाम प्रताप शंकर जाणे ॥ प्रन्हादादिक मुक्त
जेणें ॥ गोपालात्मज भवभय भेणें ॥ हरि नामामृत सेवितो ॥ सं-
सार कलि संतर० ॥ ४ ॥

पद २-राग यमनकल्याण.

दावा प्रियकर गोविंद मला बाई ॥ कोठें गेलगे सांग लवलाहीं
॥ ध्रु० ॥ सर्वें वत्सें घेऊन येईल हरी ॥ मार्ग लक्षीत उभी माडि-
वरी ॥ पंचरत्नाची आरती करी ॥ ओवाळुनि नेईन स्वमंदिरी ॥
दावा प्रियकर गो० ॥ १ ॥ छपरपलंगी पुष्पांची शेज केली ॥ स-
भोंवार लाविल्या दिपावळी ॥ सुगंधाच्या रस्त्रिल्या रंगवेली ॥ अ-
जून नयेकां निशी प्रहर जाली ॥ दावा प्रियकर गो० ॥ २ ॥ वाट
पाहतां नेत्रासी आला भार ॥ काम अग्नी पेटला अनिवार ॥ रमा-
धवाविण जळो संसार ॥ विग्रह शोकें मूर्च्छित क्षोणिवर ॥ दावा
प्रियकर गो० ॥ ३ ॥ शुद्ध राधेचा पाहोनियां भाव ॥ भक्त कै-
वारि आला देवराव ॥ उचलोनि राधिके दिली खेव ॥ गोपालात्मज
मागतो चरणीं ठाव ॥ दावा प्रि० ॥ ४ ॥

देवदास.

पद १-राग खंवायत.

नकोनकोस्त्रीसंगनामग्रहणसर्वथा ॥ ध्रु० ॥ शुकद्वेषपरिक्षितीस
ऐकभारता ॥ मुक्तीतेसिपाशदोनिद्रव्ययोषिता ॥ त्यांतहेंअनर्थमूळ-
स्त्रीचतत्वतां ॥ नको० ॥ १ ॥ स्त्रीमुळेंबहुतनाशर्लिंगपतनशंकरास ॥
शिरःपातब्रह्मयासविष्णुलास्मशानवास ॥ वासवाभगांकतत्वतांमरण-

त्याविरोचनादिपंडुदशरथा ॥ नपुंसकत्वअर्जुनाशिविटंबजयद्रथाकुल-
क्षयोदशाननादिकौरवादिनाशत्या ॥ नको० ॥ २ ॥ कलंकत्यानि-
शाकरासि ॥ कीर्णलोपभास्करासि ॥ वैरीवाळिसुप्रिवासि ॥ अति-
अनर्थयादवासि ॥ मृगत्वजन्मसोमदत्तिला ॥ कपाटस्वामिकार्तिक-
सि ॥ वधजटायुला ॥ बलाढ्यसुंदोपसुंदकीचकानळा ॥ प्रळयदक्ष-
बाणभौमादिनृपकुळा ॥ नको० ॥ ३ ॥ परमउग्रतापसी ॥ पराश-
रादिराजऋषि ॥ गौतमादिशृंगऋषि ॥ असंख्यआद्यप्रौढऋषि ॥
पर्णवायुजलाफलाशनी ॥ त्यक्तविषयगिरिगुहाअचळआसनी ॥ त्यांत-
हीअनर्थजाणस्त्रीचित्रिभुवनी ॥ देवदासांकितवदतअनुदिनी ॥ नको
नकोस्त्रीसंग० ॥ ४ ॥

शुकानंद.

पद १-राम कालंगडा.

भवसागरतारुभवसागरतारू ॥ कर्धिभेटेलमाझागुरू ॥ भव० ॥ ध्रु० ॥
तापत्रयेंसंतसमीझालों ॥ कोणकरिलपरिहारू ॥ भवमागर० ॥ १ ॥
कामक्रोधादिकओढोनिनेती ॥ कोणापुढेहाकामारू ॥ भवसागर०
॥ २ ॥ कृपादृष्टीनेंशांतविमाते ॥ शुकानंदकल्पतरू ॥ भवसागरता-
रुभवसागर० ॥ ३ ॥

पद २-राग देस.

तारिझडकरिआह्या ॥ सत्गुरुराया ॥ तारि० ॥ ध्रु० ॥ नसे-
कोणिब्रह्मादिक ॥ बोधकराया ॥ अनायासेजन्ममरण ॥ शोकहराया
॥ तारि० ॥ १ ॥ भाग्यबळेंपवुनीयां ॥ मानविकाया ॥ केलेंकांहीं
सोडवेना ॥ धनसुतजाया ॥ तारि० ॥ २ ॥ करिअंगीकारआतां ॥

निरसिहेमाया भ्रांतीपडळजीवा ॥ भासविवायां ॥ तारि० ॥ ३ ॥ अव-
तरलासिहरीतूं ॥ जनउद्धराया ॥ कृपेवीणसाधनानाहिंकीराया ॥
तारि० ॥ ४ ॥ शुकानंदनाथतनय ॥ ह्यणेगुरुराया ॥ तुजवीणनजा-
णूंकीअन्यउपाया ॥ तारि० ॥ ९ ॥

स्फूट पदें.

पद १-राग सारंग.

पुरेनामसंसृतीतरायाकशासी ॥ जपतपफाररे ॥ ध्रु० ॥ राह्यणतां
पापक्षयहोउनि ॥ मकारासिउच्चाररे ॥ पुरे० ॥ १ ॥ उफराट्या
उच्चारेंझाला ॥ वालिमककविचाउद्धाररे ॥ पुरे० ॥ २ ॥ श्वपचादि-
कहेवदताहोतीरामरूपनिद्धाररे ॥ पुरे० ॥ ३ ॥

पद २-राग कालंगडा.

कारामह्यणानाहोहोहो ॥ ध्रु० ॥ उफराट्यामंत्रैवाल्मीकजालाक-
विराणा ॥ कां० ॥ १ ॥ नामेगणिकापावनजाली ॥ नेलीनिजसद-
ना ॥ कां० ॥ २ ॥ सचित्मुखकरराघवमूर्ति ॥ पाहूंतुजनयना ॥
कां० ॥ ३ ॥

पद ३-राग कालंगडा.

कामिनीहंसगामिनीकिंसौदामिनी ॥ चमकतीव्योर्मा ॥ सीतास्व-
यंवारिमंडपायेतगजगामिनी ॥ ध्रु० ॥ लावुनिउटणींन्हाऊनिकेशउग-
वुनी गुंफिलीवेणी ॥ मुदचंद्रकेवडाफुलांचीश्रेणी ॥ मुरडुनीमस्तकीं
वेणीजशिनागिणीखोवोनिबुचडा ॥ उजुशुभ्रभागशोभतोचंद्रमामुखडा ॥
कज्जलेनयनमंडलेंकिनीलोत्पलेंभासतीकुलली ॥ स्मरचापनिपटकांक-

व्याभोवयारूयाली ॥ साजिरीकपाळींचिरीतिलकपिंजरीरोखिलीनामी ॥
 सीतास्वयंवरींमंडपायेत० ॥ १ ॥ नेसुनीशालुबैंगणीकाचिपैठणीमि-
 राणीसुरळी ॥ मुगिगुंजिबोडिरुड्फुलीअंजिरीखवली ॥ कंचुकीबहुत
 नेटकीलेउनिनिकीफुटाणीपिवळी ॥ जरिकांठीमंदिलीनिळीबसंतीधव-
 ली ॥ सावरूनमस्तकावरूनपदरकरिंधरूनचालतांझोके ॥ स्मरध्वजा-
 गोलनारळीपाठिवरफडके ॥ क्षितितळींपंकजावलीमृदुलपावुली उमट-
 ल्यादामी ॥ सीतास्वयंवरींमंडपायेत० ॥ २ ॥ कोंदणीजोडेश्मणी
 मौक्तिकींगुणीविलसतीकंठी ॥ दुसिचंद्रहारतन्मणीपोतसरपोटी ॥ ना-
 सिर्कीमोरनीटिकीसाधिमौक्तिकींचौकडीनथनी ॥ बाळिबुगडीकापभो-
 करेघालुनीश्रवणी ॥ बिल्वरीचुडेसोनेरीगोजिन्याकर्रीविलसतीलसण्या ॥
 जवेछंदगोटाटल्याकितोडेकंगण्या ॥ साखळ्याजोडवींजुळ्यागंदमासु-
 व्यारवतीपदपद्मी ॥ सीतास्व० ॥ ३ ॥

पद ४—राग खमाज.

कोणधन्यालामनाकरीरे ॥ मनामानलेंतेंचिकरी ॥ ध्रु० ॥ वाटि-
 दुधास्तवदेउपमन्या ॥ क्षीरसागरबक्षीसकरी ॥ कोण० ॥ १ ॥ मु-
 छिप्युस्तवदिधलिदयाळें ॥ सुदामजीससुवर्णपुरी ॥ कोण० ॥ २ ॥
 वर्तमानरावणलंकेचा ॥ बिभीषणाअभिषेककरी ॥ कोणधन्याला०
 ॥ ३ ॥ धणिगोपाळउदारदयाघन ॥ भावेंविरोध्यामुक्तकरी ॥ को-
 धन्याला० ॥ ४ ॥

पद ५—राग कालंगडा.

भक्तांचाविश्रामरेअंकिलाश्रीरामरे ॥ कैवल्याचेंधामभक्तांकरीपूर्ण-
 कामरे ॥ १ ॥ घेतांआळीबाळकेंत्यांसींविश्वपाळकें ॥ क्षीरसिंधुदिध-

लामुनिमानसमराळकें ॥ २ ॥ होतांऋषिशापरेझालीशिळारूपरे ॥
पादस्पर्शजाहलीतेअहल्यानिष्पापरे ॥ ३ ॥ हाणोनियांचकरेविदारि-
लानकरे ॥ गजागौरविलेंतेंसनपवेचिशकरे ॥ ४ ॥ द्रौपदीचीलाजरे
राखीमहाराजरे ॥ पांडवांचेघरींकरीसर्वस्वंचीकाजरे ॥ ५ ॥ रामीरत
चित्तेतेचिभक्तयुक्ते ॥ निजानंदींपूर्णंरंगीरंगलाअनंतरे ॥ ६ ॥

पद ६-राग कालंगडा.

कळोंआलीमावरेभक्तिपाशीदेवरे ॥ नपाहेचीयातीकुळकर्ममूळभा-
वरे ॥ १ ॥ कोणपुण्यश्लोकरेगोकुळींचेलोकरे ॥ गोपवेषेंजयांघरीं
ब्रह्मांडनायकरे ॥ २ ॥ दुर्लभब्रह्मादिकांत्यासीगोपचाळिका॥हर्षेनाच-
वितीवाजवूनिकरताळिका ॥ ३ ॥ प्राणाच्यानिरोधनेनव्हेसाध्यसा-
धने ॥ लीलारूपीविग्रहीतोचारिताहेगोधने ॥ ४ ॥ भाविकांचेबंधरे
तोडीजगद्वंधरे ॥ यशोदेनेउखळांतोबांधिलागोविंदरे ॥ ५ ॥ जया
जैसाहेतरेतयातैसाहोतरे ॥ निजानंदींपूर्णंरंगीरंगलाअनंतरे ॥ ६ ॥

पद ७-राग झिंझोटी.

हरिहाआपणचिजगझाला ॥ आपणचिजगझा० ॥ ह० ॥ ध्रु० ॥
आपणचिदेवभक्तहिहोऊनि ॥ पूजितआपणाला ॥ हरिहा० ॥ १ ॥
उत्तमअधमयोनीजितुक्या ॥ जिवरूपेंभरला ॥ हरिहा० ॥ २ ॥
सर्वखलुइतिकृष्णदयार्णव ॥ श्रुतिवदतीत्याला ॥ हरिहाआपणचिजग
झाला ॥ आपण० ॥ ३ ॥

पद ८-राग झिंझोटी.

उदासीनपाहतांदिशादाही ॥ सखाभेटेनाकायकरूंबाई ॥ उदा०
॥ ध्रु० ॥ वृत्तिसाक्षीफिरोनिजंवपाहे ॥ तेथेनानायेऊनिउभीराहे ॥

उदा० ॥ १ ॥ कायतपमीर्कीजपव्रतैकरूं ॥ कोण्यापुण्येभेटेलमजगुरु
॥ उदा० ॥ २ ॥ भेटिसाठींतळमळवाटोचित्ता ॥ शुकानंदामजकोण
दाविंआतां ॥ उदा० ॥ ३ ॥

पद ९—राग पिलु.

नेदीचित्ताशांतीऐशीविद्याकाशाला ॥ नघेहरिचेंनामऐशीजिव्हाका-
शाला ॥ नेदी० ॥ ध्रु० ॥ अप्रियबोलेपतिलाऐशीबाइलकाशाला ॥
बाइलिलाजोव्यर्थगंजितोतोपतिकाशाला ॥ हृदर्यांकृत्रिमअशाशीं-
तीमैत्रीकाशाला ॥ मनाचाखोटाफिरोनीशिणलातीर्थेकाशाला ॥ नेदी०
॥ १ ॥ भावाविरहितनरजोजालदेवतकाशाला ॥ एकधडनाभारा-
भरचिंध्याकाशाला ॥ एकगुणीनादुर्गुणिचेदेशंभरकाशाला ॥ आद-
रनकरीत्याच्याघरचेंभोजनकाशाला ॥ नेदी० ॥ २ ॥ गर्वताडुनि-
जायतयाशींभाषणकाशाला ॥ अभाग्याचेंसमर्थाशींवैरकाशाला ॥ क-
रणीनसतांज्ञानव्यर्थबडबडकाशाला ॥ हृदर्यांघडूरिपुवसतीत्यालाज-
पतपकाशाला ॥ नेदी० ॥ ३ ॥ गुरुपदिनिष्ठानधरीऐसाशिष्याका-
शाला ॥ शिष्यालाजोवाइटचिंतीगुरुकाशाला ॥ वाद्याअथवाभेद्या
ऐसासेवककाशाला ॥ प्रबोधनिर्मळनकरीऐसास्वामीकाशाला ॥ ने-
दीचित्ताशांतीऐशीविद्या० ॥ ४ ॥ प्रीतधरीनासहोदराचीआशाका-
शाला ॥ पोटभरेनाजेथेंऐसादेशकाशाला ॥ हरिकविबोलेसत्गुरुवचर्नी
संसृतिपाशाला ॥ छेदीनातोमानवजन्माआलाकाशाला ॥ नेदीचित्ता-
शांतीऐशीविद्या० ॥ ५ ॥

पद १०—राग यमनकल्याण.

रामरसायनघ्यारेतुल्ली ॥ ध्रु० ॥ अजामिलगणिकादिवाल्मिक ॥

तरलेयाचिपथारे ॥ राम० ॥ १ ॥ शुकसनकादिकनारदमुनिजन ॥
गातीयाचिकथारे ॥ राम० ॥ २ ॥ दीनानाथप्रभुदीनदयाकर ॥ ने-
ईलनिजपदिंबारे ॥ राम० ॥ ३ ॥

पद ११—राग कालंगडा.

भजभजश्रीहरीतो ॥ भजतांभवभयहरितो ॥ ध्रु० ॥ नर्तनचरणीं
कीर्तनवाचें ॥ करोनिदहनपाशभवाचें ॥ भजभजश्रीह० ॥ १ ॥
सर्वहीहरिअवलोकुनिनेत्री ॥ सादरपरिसेहरिगुणश्रोत्री ॥ भजभजश्री
हरी० ॥ २ ॥ सत्संगेनिजरंगभरावा ॥ हासुजनेंसदुपायकरावा ॥
भजभजश्रीह० ॥ ३ ॥

पद १२—राग खमाज.

श्रीरघुवीरत्यागुनिकायकेलेरे ॥ ध्रु० ॥ सुंदरनरतनुअनंतकुत्सि-
त ॥ संगेमोहुनिमजरमवीलें ॥ श्रीरघुवीरत्यागुनि० ॥ १ ॥ असंत
दुर्जनअधमसमागम ॥ रिझुनिरिझुनिहितबुडवीलें ॥ श्रीरघुवीरत्यागु०
॥ २ ॥ ब्रह्मशुकादिकभजनीरमले ॥ मंदमतीयौवनेंभुलवीलें ॥ श्री
रघुवीरत्यागु० ॥ ३ ॥ रामरायप्रभुशार्दूलसोडुनि ॥ दुष्टदुर्मदजंबुक
धरियेले ॥ श्रीरघुवी० ॥ ४ ॥

पद १३—राग धनाश्री.

यामनोवृत्तिनारायणपरायणजाहल्या ॥ ध्रु० ॥ सोहंशब्देंगर्ज-
तिघोषेंप्रवाहरूपेंअतिसंतोषें ॥ गंगासागरीमिळाल्या ॥ यामनोवृत्ति०
॥ १ ॥ मिळणींमिळतांअनुदिनरजनी ॥ अनन्यभावेभगवद्भजनी ॥
चित्सागरहोऊनिराहिल्या ॥ यामनोवृत्ति० ॥ २ ॥ त्रिविधभेदसं-

गरहित ॥ कालत्रयीअबाधित ॥ निजानंदरंगीरंगल्या ॥ यामनो-
वृत्तिनारायण० ॥ ३ ॥

पद १४—राग झिझोटी.

जलभरनजातजमुनाकंघाटपरथाटसंनाजुककामानेया ॥ ध्रु० ॥ को-
इकहेमथुराकेगवालन ॥ कोईकहेद्विजवासुरिया ॥ जलभर० ॥ १ ॥
पगधरतधरतनगउलटउलटमेरी ॥ सिरकीफोरीगागरिया ॥ जलभर०
॥ २ ॥ छबचंद्रसखीद्विजबालकृष्णमोरा ॥ हरिकेचरनचित्तलागर-
ह्या ॥ जलभर० ॥ ३ ॥

पद १५—राग झिझोटी.

शंकरमहादेवदेवसेवकसबज्याके ॥ ध्रु० ॥ पावतनहिंपारसेस ॥
ध्यावतसुरनरमुनेस ॥ गावतगुनगनगनेस ॥ ब्रह्मादिकथाके ॥ शं-
करमहा० ॥ १ ॥ भस्मअंगसीसंगंग ॥ बहनअलीबलप्रचंग ॥ गव-
रीअर्धांगसंग ॥ रंगरंगिनाचे ॥ शंकरमहादे० ॥ २ ॥ वाढेतनजर-
दछाल ॥ लपटलपटज्यातव्याल ॥ मुंडमालचंद्रभाल ॥ द्विग्विशाल
ज्याके ॥ शंकरमहादेवदेव० ॥ ३ ॥ तानसेनअतिअनूप ॥ शिव-
शंकरदेखेरूप ॥ बारयेककौरभूप ॥ चरननपेवाके ॥ शंकरमहादेव
देवसेवकसब० ॥ ४ ॥

पद १६.

मनमां राम नाम तमे धारजो ॥ नित्य हरिनो स्मरण करजो ॥
जन्ममरणनो फेरो चुकाय जोरी ॥ ओ पापिलोको सामलोरी ॥
जपो राम नाम ॥ करो काम धाम ॥ तमे हरिनें चरण चित्त ला-

गोरी ॥ १ ॥ ओ पापिलोको सामलोरी ॥ ध्रु० ॥ अंतकाळनो
सगो कोई नहीरे ॥ सर्वे संसारसंबंधी मळयारे ॥ ये झुटी माया
जंजालेरे ॥ ओ पापि० ॥ २ ॥ मारो मारो करिने धन मेळवूं ॥
खाऊं पिवूं ना धरम करवूं ॥ भुल्ये पूर्वजन्मनो पापरे ॥ ओ पापि०
॥ ३ ॥ येवो समजीने भजो भगवाने ॥ मळे वैकुण्ठनो राज्य त-
मने ॥ सुखदुःखनो निवारण थाय सेरे ॥ ओ पापि० ॥ ४ ॥

पद १७.

दाखवि पाय राघवा ॥ शांतवि हा भवअंबुधि देवा ॥ ध्रु० ॥
तूंचि जनकजननी कुळ गोत्र ॥ हे तारक मज केशवा ॥ १ ॥
सांबादिक अमरासि पाळिसी ॥ काय दीनाचा केवा ॥ २ ॥ युगा-
युगी अवतरसी महीवर ॥ हननार्थ दानवा ॥ ३ ॥ हेचि अपेक्षित
रामा द्यावी ॥ गणपति बाळा सेवा ॥ ४ ॥

पद १८.

धरि हरि चरण तरि तरि ॥ होईल गति तुज बरी ॥ तराया
मानवा ॥ ध्रु० ॥ यावीण सारा व्यर्थ पसारा ॥ कसे तरि करिं
भवार्चे भय हरी ॥ फजिति संसारी कशाला २ ॥ मानवा ॥ ध०
॥ १ ॥ भजशिल काळा अहारे कपाळा ॥ पोटासाठी चोरी करि-
शि काय थोरी ॥ पोशिसी रांडा पोरी कोणाची गाढवार ॥ धरि
ह० ॥ २ ॥ लटकी हे माया पुस कथिराया ॥ दिवसही चारी
भराशि काय भरि ॥ करिशी नित्य घरी दिवाळी पाडवा २ ॥ धरि
हरि० ॥ ३ ॥

सुरदासार्ची पदें.

पद १-राग बिलावल.

जागोहोतुमनंदकुमार ॥ ध्रु० ॥ बलिवलिजाऊंमुखारबिंदकी ॥
गोसुखमेलोखरिकसंभार ॥ १ ॥ आजुकहासोवतत्रिभुवनपति ॥ और
बारतुमउठतसवार ॥ २ ॥ बारंबारजगावतीमाता ॥ कमलनयनभयो-
भवनउजार ॥ ३ ॥ दधिमथिहौमाखनतुझेदेहो ॥ संगसखाठाडेसिंह
टुआर ॥ ४ ॥ उठीक्यौंनमोहितुमबदनदिखावहु ॥ सूरदासकेप्राप्त
आधार ॥ ५ ॥

पद-२ राग बिलावल.

नंदकेलालउठेजबसोय ॥ ध्रु० ॥ देखिमुखारबिंदकीसोभा ॥ क-
हुकाकेमनधीरजहोय ॥ १ ॥ मुनिमनहरतजुचतीकोबपुरी ॥ रतिपति
मानजातसबखोय ॥ २ ॥ ईषदहासदसनटुतिदामिनी ॥ मानिकओ-
पिधरेमानोपोय ॥ ३ ॥ नागरनंदसुबनसुनिसजनी ॥ मारगजातलेत
मनगोय ॥ ४ ॥ सूरश्याममनहरनमनोहर ॥ गोकुलबसिमोहेसब
लोय ॥ ५ ॥

पद ३-राग बिलावल.

सोवतग्वाल्लिनीकान्हजगाए ॥ ध्रु० ॥ भोरभयेहमआयेदरसको ॥
जीवनजन्यसुफलकरिपाये ॥ १ ॥ उत्तमसेजअरुस्वेतबिछोना ॥ चहु
दिसरुचिरुचिआपबनाये ॥ २ ॥ सूरदासप्रभुतुझारेदरसको ॥ पूरन
चंदप्रगठहैआये ॥ ३ ॥

पद ४-राग बिलावल.

बालगोपालउठोमेरेतात ॥ ध्रु० ॥ बलिबलिजाऊंमुखारबिंदकी ॥
 अभियबचनबोलहुतुतरात ॥ १ ॥ उनिदेनैनबिसालकीसोभा ॥ कह-
 तनआवतमोतेबात ॥ २ ॥ द्वारखडेब्रजसखापुकारत ॥ नैनमिडी
 आयेपरभात ॥ ३ ॥ डुहंकारमाटगहेनंदनंदन ॥ छिटकीबुंददधि
 परतअघात ॥ ४ ॥ मानहुगजमुकतामरकतपर ॥ सोभितसुभगसावरे
 गात ॥ ५ ॥ लीलाएकरचिमनमोहन ॥ दधिओदनयांगतअरियात
 ॥ ६ ॥ छोटतसूरश्यामपुहुमीपर ॥ चारिपदारथजाकेहात ॥ ७ ॥

पद ५-राग बिलावल.

कौनपरीनंदलालहिबानी ॥ ध्रु० ॥ प्रातसमेजागनकीबेरिआ ॥
 ओढतहैपीतांबरतानी ॥ १ ॥ मातजसोदाकबकीठाडी ॥ भोजनखाहूं
 दूधघृतसानी ॥ २ ॥ उठोमेरेलालकलेऊकीजे ॥ सुंदरबदनदिखा-
 वहुआनी ॥ ३ ॥ सखाद्वारसबठाडेमधुवन ॥ धेनुचरावोखानी ॥ ४ ॥
 सूरश्यामअतिहीअलसाने ॥ सोवतहैअजहूनिशीजानी ॥ ५ ॥

पद ६-राग बिलावल.

नंदनंदनबृंदावनचंद ॥ ध्रु० ॥ यहकहिजननीजगावतीलालहि ॥
 जागहुमोरेआनंदकंद ॥ १ ॥ आलसभरेउठेमनमोहन ॥ चलताचाल-
 तुमकतअतिनंद ॥ २ ॥ पोछीबदनअंचलसोजसुमती ॥ हृदेलगाई
 उपजोआनंद ॥ ३ ॥ सबब्रजजुवतीआइदेखनको ॥ दरसनहोतमि
 ट्योडुखदंद ॥ ४ ॥ ब्रजपतिश्रीगोपालपरिपूरन ॥ जाकोजसगावत
 श्रुतिछंद ॥ ५ ॥

पद ७-राग बिलावल.

करतकलेऊदोऊमैया ॥ ध्रु० ॥ रोटीतोरीसानीमाखनमेमिश्री ॥
मेलिखबाबतीमैया ॥ १ ॥ काँचोदूधलयोधौरीको ॥ तातोकरिमधि
प्यान्नतिधैया ॥ २ ॥ करिआचवनबिरालेब्रजपति ॥ पाछेचलेचरावत
गैया ॥ ३ ॥

पद ८-राग बिलावल.

दोऊमैयामांगतमैयापैदेमामाखनरोटी ॥ ध्रु० ॥ सुनिकेभावतीबात
सुतनकी ॥ झुटेहूधामकेकामअगोटी ॥ १ ॥ बलगह्योबदननासिका
मोती ॥ कान्हकुवरगहिदृढकरीचोटी ॥ २ ॥ मानहुहंसभोरभछली-
नो ॥ कबिउपमाजानहुजिनिछोटी ॥ ३ ॥ यहछबीनिरखनंदआनंदे ॥
प्रेममगनभयेलोटकपोटी ॥ ४ ॥ सूरदासजसुमतीसुखबिलसती ॥ भा-
गब ॥ रमनकीमोटी ॥ ५ ॥

पद ९-राग बिलावल.

कान्हामाईमांगतहैदधिरोटी ॥ ध्रु० ॥ माखनसहितदेहुमेरीमाई ॥
सुपकसुकामलमोटी ॥ १ ॥ काहेकोइतनीकरतहोमोहन ॥ काहेको
भूमेलोटी ॥ २ ॥ जोहीचाहोसोलेहृतुरतही ॥ छांडोयहमतिखोटी ॥ ३ ॥
करीमनुहारीकलेऊदीनो ॥ मुखचपरेवअरुचोटी ॥ ४ ॥ गायचरावन
चलेसूरप्रभु ॥ हाथलकुटियाछोटी ॥ ५ ॥

पद १०-राग बिलावल.

करहुकलेउकान्हरप्यारे ॥ ध्रु० ॥ माखनरोटीदयोहाथपर ॥ ब-
लिबलिजाऊहोखाहुल्लारे ॥ १ ॥ टेरेतद्वारग्वालहैठाडे ॥ आयेत-

बकेहोतसवारे ॥ २ ॥ खेलोजाईब्रजाहिकेभीतर ॥ दूरिकहूंजिनिजैहो
 बारे ॥ ३ ॥ टेरीउठेबलरामश्यामको ॥ आवहुजाईधेनुबनचारे ॥ ४ ॥
 सूरश्यामकरजोरीमातसो ॥ गाइचरावनचलेकहतहहारे ॥ ५ ॥

पद ११—राग बिलावल.

गोकुळनाथविराजतडोल ॥ संगलीयेवृखभाननंदिनी ॥ पहिरेनील
 निचोल ॥ १ ॥ कंचनखचितलालमणिमोती ॥ हीरजडितअमोल ॥
 झुलवतयूथमिलीव्रजसुंदरी ॥ हरकतकरतकलोल ॥ २ ॥ खेलतहांस-
 तपरस्परगावत ॥ होहोबोलतबोल ॥ सूरदासस्वामीपियप्यारी ॥ झु-
 लतझुलवतझोल ॥ ३ ॥

पद १२—राग बिलावल.

आजिभोरहीराधिकाजसूमतिकेआई ॥ महीरकह्योहसीदधिमथो
 वृखभानदुहाई ॥ १ ॥ सुनिआनंदठाडीभईकरनेतसुहाई ॥ छुछोमा-
 ठविलोवैहीचित्तजहांकन्हआई ॥ २ ॥ उनकीगतीकहांकहोजिनेदुष्टचु-
 राई ॥ बछरानोयोवृखभसोगइयाविराई ॥ ३ ॥ देखीदुहुनिकीओठ
 होयजसोदामुसकाई ॥ सुरदासदंपतीदसामोपेबरनीनजाई ॥ ४ ॥

पद १३—राग बिलावल.

शोभितकरनवतीतलियेघुठूरूनचलतरनूतनुमंडित ॥ मुखदाधिलेप
 कीये ॥ १ ॥ चारुकपोललोललोचनछबीगोरोचनकोतिलकदीये ॥ रल
 लटकंतमानोमत्तमधुपगनेमाधुरीमधुरपिये ॥ २ ॥ कठुलाकंठवज्रके
 हरिनखराजतनरुचिरहीये ॥ धन्यसूरण्कोपलहेसूखकाहासतकलप
 जिये ॥ ३ ॥

पद १४.

माईरिनेकननिकसतपैये ॥ ध्रु० ॥ वाटघाटविथनमे ॥ जहातहाहरिहैये
॥ १ ॥ इतसुनोउतकोचलेछपी ॥ जान्नेवाहिपेजैये ॥ २ ॥ सूर-
दासलूटनकैसेपैये ॥ कान्हमईवृजवहिमे ॥ ३ ॥

पद १५.

जेवतदोऊकंचनधारी ॥ ध्रु० ॥ खीरखांडघृतषड्सर्वाजना ॥ परोसिधरले
लितारी ॥ १ ॥ भोजनकियेछहोरसरुचीसो ॥ प्रतिव्रतभानुदुहारी
॥ २ ॥ अंचवनवास्योजमुनाजल ॥ ललितकनककीझारी ॥ ३ ॥
देमुखवासकपुरलोगजूत ॥ विधिसोसीचिसुधारी ॥ ४ ॥ हसिमुसीकायदे-
तबीरीमुखकर ॥ सुरदासबलिहारी ॥ ५ ॥

पद १६—(किशोरलीला)

बनेहेविशालकमलदलनैन ॥ चितेचितेअतिचारुविलोकनी ॥ गूढ
भावसूचितिसखिसैन ॥ ध्रु० ॥ वदनसरोजनिकटकेकुंचितकच ॥ मन-
हूमधुपआएरसलैन ॥ तिलकतरुनससीकहतकल्लुकहसीबोलतमदनम-
नोहरबैन ॥ १ ॥ मदननृपतिकोदेसमहामद ॥ बुधीबलबासिनसक-
तउरचैन ॥ सूरदासप्रभुदुतदिनहीदिन ॥ पठवतचरितचुनोतीदैन ॥ २ ॥

पद १७—राग मल्हार.

शामसोकाहेकीपहचानी ॥ निमुखनिमुखवहरूपनवहीछबी ॥
रतिकीजेजियजानी ॥ ध्रु० ॥ निरखतीनैननिरंतरनिशिदिनु ॥ मन
मतिसोचितुसानी ॥ एकोपलसोभाकीसीवा ॥ सकतीनउरमहूआनी ॥
॥ १ ॥ समुझीनपरेप्रकटहेनिरखती ॥ आनंदकीसीखानी ॥ सखिइ-

हजोगुकीविरहुकीसमरस ॥ दुखसुखलाजकीहानी ॥ २ ॥ घटतुनमृ-
तकेहोमअगनीजो ॥ सूरसुलोचनवानी ॥ इतलोभीउतउमगीपरमरुचि
॥ केईन रहतु प्रितिमानी ॥ ३ ॥

पद १८—राग सारंग.

इनोइहमेरेनैनतुहाजुकियो ॥ जोकळुहुतोमेरेसर्वमुसखी ॥ सोले-
हरीहीदीयो ॥ ध्रु० ॥१॥ छांडतनाहीनजियकीघाते ॥ चाहतप्रानली-
यो ॥ सूरदासकपटीलोगनीसोकैसेमिलतुहीयो ॥ २ ॥

पद १९—(राग बिलावल).

देखोमाईयाबालककीबात ॥ वनउपवनसरितासबमोहेमोहेउखल-
पात ॥ ध्रु० ॥ जबयेआवतनंदद्वारे । तनकसेहोइजात ॥ पीतपिछो-
रीओढीलेतहै । अंचलुदेमुसकात ॥ १ ॥ मारगजातीअनितीहोतीहै ॥
हटीकरीमाखनुखात ॥ पेठीयतारनाथविषहरको ॥ मनमोनहीसंकात
॥ २ ॥ तेरीसोकहोजसोदा ॥ उरहनोदेतलजात ॥ सूरदासप्रभुठगी
हैग्वालनी ॥ वरजतीहेजुरीसात ॥ ३ ॥

पद २०—(राग बिलावल.)

आजजसोदातेरेमोहनमहादुष्टएकमाच्यो ॥ गिरीकंदरासमानकव-
नएह ॥ मधुवनवदनपसाच्यो ॥ १ ॥ याढोठाकेबलघनतनकाहू ॥
सकलगाईनतृनचाच्यो ॥ जेतेहुतेशत्रुपाहिलेहूएहूकबहूनहिहाच्यो ॥२॥
वरखअतौनभईताबातही ॥ जबहेआयुसंघाच्यो ॥ सूरदासस्वामीकी-
माया ॥ सोकोजुभुलीनपाच्यो ॥ ३ ॥

पद २१-(राग बहिरव)

सुनीआईरीआजमेतोहोरीकीभनक ॥ भेतोडारोगी रंगजीनतोरेहे-
धनक ॥ टेक ॥ जूथजूथमिलनिकासिभनतेकेशरकुमुमपिनाककनक ॥
खेलतरामजानकीकेसंगमहोतनगरपिचकारीकेसनक ॥ १ ॥ कोईकहे
डारोरंगलछिमनपरकोईकहोडारोखेलचारीकेतनक ॥ कोईधार्ईमुखमल-
तीरामकोकोईहसेदेतारीकेतनक ॥ २ ॥ ऐसोआनंदभयोहैनगरमे
उडतगुलालअगरेसरक ॥ तुलसीदासधनधनमिथुलापुर ॥ धन्यधन्य
अजुवेशनागर ॥ ३ ॥

पद २२-(राग वसंत).

रसहोरीखेलेश्रीजानराय ॥ सबकबरीझरोखेझाकेआय ॥ टेक ॥
महादेवलीयेसाजमृदंग ॥ ऋषिनारदनाचेलीयेउपंग ॥ ताललीये
गावेजयदेव ॥ जहानाभापीपानामदेव ॥ १ ॥ रैदासबजावेनवरवाब ॥
गावेआसातोडीवसंतराग ॥ सनकादिकखेलेमंझारफाग ॥ जहांनिगम
उचारेजयजयकार ॥ २ ॥ केशरकुंकुमभरेहैमाठ ॥ जाहासैनभक्त
देवेवाटबाट ॥ पिचकारीलीयेवल्लभहाथ ॥ प्रल्हादबिभीखनबिदुरसा-
थ ॥ ३ ॥ उडतगुलअरुणआकास ॥ जहांअनंतानंदध्रुवकृष्णदा-
स ॥ अग्राकीलचरचेअबीर ॥ जहांअंबरीषशुकदेवधीर ॥ ४ ॥ रंका
बंकाकलुकेवलदास ॥ जहांदासदेवाकरप्रेमप्रकास ॥ जहांप्रेमासहित
गावेमिरादास ॥ ५ ॥ गुरुरामानंदकथेब्रह्मग्यान ॥ जहांकबीरचलावे
शब्दवान ॥ नीमानंदगुरुविष्णुस्वामी ॥ जहांमाधवाआचार्यकरेबखा-
न ॥ ६ ॥ होरीखेलतखेलतबढ्योहैरंग ॥ जहांअनंतकोटीलीयेसंत-
संग ॥ आबकीबैरमेरोराखोमान ॥ जननाभाकूदीजेभक्तिदान ॥ ७ ॥

पद २३-(राग बिहागरो.)

शामजूहोरोखेलनआई ॥ ललिताचंद्रावलीसखीअनेकसुहाई ॥ १ ॥
 जबयहबातसुनीजसोदाजीअरधपावदेतीने ॥ लालभामतीजोरीलखमन-
 मांझवधाईकीने ॥ २ ॥ फुलीफुलीफीरतसखीसबपकरनमदनगोपाले
 ॥ फिरफिरकहतरोहिणीअवजीनभरोनंदकेलले ॥ ३ ॥ यहसुनील-
 लिताओरचंद्रावलीबलदाउगहीलीने ॥ मृगमदआडसंवारमांडमुखभूप-
 रार्विदादीने ॥ ४ ॥ भीजीनानाविधकेरंगनबोलतहोहोहोरी ॥ अव-
 गहिलेहचलोमोहनकोयोडुरकहत किशोरी ॥ ५ ॥ चलीदोरचहुदि-
 सतेसुंदरचढगईअठाअठारी ॥ बैठेहुतेजहांमनमोहनघेरलीयेचित्रसारी
 ॥ ६ ॥ पकायोप्यारीछलकरीभेखसखीकोकीनो ॥ आंखआजकेसर-
 मुखमांड्योमृगमदबेदादीनो ॥ ७ ॥ एकसखीकुसुमनसोकबरीनाना-
 विधजूसवारी ॥ सेंदूरभांगभरीताउपरमोतीनकीलरन्यारी ॥ ८ ॥
 नीलांबरपहारायोरीझपहराईमणीमाला ॥ श्यामायाकोनामघन्यो
 हैयोकहतमुदितव्रजबाला ॥ ९ ॥ सबसहचरीमिललाईताको-
 नंदरानीकेपास ॥ यहसुंदरहमलाईहेजुंघनशाममालिनकीआस ॥
 ॥ १० ॥ देखरूपललचायजसोदाकरतबहुतमनुहारी ॥ बार-
 बारनेछावरकरकेपीवतहेजलवारी ॥ ११ ॥ जबयहभावलख्योसब-
 हीमिलसाखिभेखहकीनो ॥ नानाविधपठवारओरमनमान्योफगवादीनो
 ॥ १२ ॥ भयेदोहुनकेभायेमनकेपियप्यारीरसभीने ॥ जेजेहुतीकाम-
 नामनमेजेसीभईसुखलीने ॥ १३ ॥ छायरह्योअनुरागपरस्परकाहांवर-
 नेकाविकोन ॥ देवबीबाननफूलनवरखनशुभितहेनंदभोन ॥ १४ ॥
 चतुरसखाश्रीदामातबएकभेखसखीकोलायो ॥ सखीयूथमेआयमिल्यो-

यहभेदनकाहूपायो ॥ १५ ॥ मिलीदौरचंद्रावलीतासोभट्टभट्टकहंटे-
री ॥ आलिंगनदेढिगबेटारीमुदितबदनतनहेरी ॥ १६ ॥ जानगहीय-
हभेखकपटकोसकुचरहीमनहीमे ॥ विहसीमिलीप्यारीपीतमसोज्योदा-
मिनीघनहीमे ॥ १७ ॥ श्यामाश्यामदोउसुखबिलसतप्रेमवृद्धिरुझा-
ने ॥ सूरदासब्रजवासिनकेवसओरकछुनहीजाने ॥ १८ ॥

पद २४—राग पंजाबी.

होरीदेख्यालबीजयहक्याकीता ॥ मेनोलगायछरीफुलोदीसीरदा
धुंघटखोललीता ॥ १ ॥ पायागुलालआंखोबिचमेंढेदेखनदामुखछीता ॥
सखिदेखोदीलाजमरोंदीचुंबनगालोदीता ॥ २ ॥ ऐसीनकीजेनिगर
नंददाकहांवंदाब्रजजनदामीता ॥ रसिकप्रीतमनालहांहांसूरदासखां-
दीहोहरीतूंजितावेजीता ॥ ३ ॥

पद २५—राग धनासरी.

नंदबुलावतहैगोपाल ॥ सुंदरश्यामबलैय्यालेहो ॥ चंचलनैनविशा-
ल ॥ १ ॥ परोसिथालधरीमघचितवत ॥ सुनीघनश्यामतमाल ॥
भातसिराततातअतिआतुर ॥ बेगीचलोमेरेलाल ॥ २ ॥ होवारीइन
पायनऊपरदोरीदिखावोचाल ॥ छांडोमेरेलालआठपठी ॥ यहगतीमंद
मराल ॥ ३ ॥ सोराज्याजोपहिलेपोंचे ॥ सूरदासभुवनउताल ॥ जो
बलरामआगवनेजेहे ॥ हासीहेसंगकेगवाल ॥ ४ ॥

पद २६—राग धनासरी.

जैवतनंदकान्हएकठोरे ॥ कल्लुकखातलपटातदोऊकर ॥ बालके-
लीरसभोरे ॥ १ ॥ बराबदनमेमेल्योजबही ॥ मीरचदसनतिछकोरे ॥
तिछनलागेनैनभरीआए ॥ खीजवाहिरदोरे ॥ २ ॥ फुंकीकपोलनीदेती

रोहनी ॥ उरसोलगायअकोरे ॥ सूरश्यामकोमधुरकोरदेकीनेतात-
नीहारे ॥ ३ ॥

पद २७—राग नट.

आजिबिंदावनमेदधीलूटी ॥ कहुमेरोहारकहुनकबेसर ॥ कहुमो-
तीयनकीलरतूटी ॥ १ ॥ सूरदासप्रभुतिहारेमीलनको ॥ सरबसदे
ग्वालनीलूटी ॥ २ ॥

पद २८—राग कानडा.

ईनीआखियेनीआगेतेलाल ॥ ध्रु० ॥ एकोपलजीनीहोऊनन्यारे ॥
बलिबलिजाऊबदनदेखनको ॥ तरसतहैनयननीकेतारे ॥ १ ॥ ओ-
रहीसखाबुलायसंगके ॥ अहेआंगणखोलोमेरेवारे ॥ निरखतीरहोफनी
गकीमनीजो ॥ सुंदरबालबिनोदतिहारे ॥ २ ॥ मधुमेवापकवानमि-
ठाई ॥ वीजनमधुरेखाटेखारे ॥ सूरश्यामकोजोईजोईभावे ॥ सोईसोईमा-
गलेहोमेरेप्यारे ॥ ३ ॥

पद २९—राग कानडा.

मोतीनकीमालमनोहार ॥ ध्रु० ॥ सोभीतसुभगश्यामउरऊपर ॥
मानोगीरीतेसुरसरीधसीधर ॥ १ ॥ तटभुजदंडभभ्ररभ्रगुरेखा ॥ चं-
दनचरचितअंगसुंदरवरमनकीकीरनीमीनकुंडलछबी ॥ मकरमीलन
आयेत्यागेसर ॥ २ ॥ जग्यपवितसुदेससुरप्रभु ॥ मधीधारधाराजुब-
निवर ॥ शंखचक्रगदापद्मविराजतकमलफुलकीनेहंसनिघर ॥ ३ ॥

पद ३०—राग देवगांधार.

ब्रजभयोमहेरकेपूत ॥ जवयहेबातसुनी ॥ सुनीआनेदेसबलोक ॥
गोकुलगनकगुनी ॥ ध्रु० ॥ ब्रजपुरबपुरेपुन्यरूपीकुलसुथीरथुनी ॥ ग्रह

लगननलत्रबलसोधीकीनीवेदधुनी ॥ १ ॥ सुनीधाईसबेब्रजनारीसहजसिंगा
रकिये ॥ तनपहिरेनौतनचौरकाजरनैनदीये ॥ कसीकंचुकीतिलकलि-
लारसोमितहारहिये ॥ करकंकनकंचनथालमंगलसाजलिये ॥ २ ॥ ते
आपनेआपनेमेलीनिकसीभांतिभली ॥ मानुलालमुनीनकीपांतीपिंजर-
निचुरचली ॥ तेगावेमंगलगीतमीलीदसपांचअली ॥ मानूंभोरभयोरवि-
देखीफूलीकमलकली ॥ ३ ॥ उरअंचराउडतनजानोसारीसुरंगसुही ॥
मुखभांडतरोरीरंगसेदुरमांगल्लुही ॥ श्रमश्रवननीवरलतवारबेनीसिथील-
गुही ॥ सीरवरखतसुमनसुदेसमानोमेघफुही ॥ ४ ॥ पीयपहिलापोह-
चीजायअतीआनंदभरी ॥ लईभीतरभवनबुलायसबसीसूपायधरी ॥ ते
बदनउघारीनिहारीदेतीआसीसखरी ॥ चिरंजीयोजसोदानंदपूरनकाम-
करी ॥ ५ ॥ धन्यधन्यदिवसयहेरातीधन्ययेपहरधरी ॥ धन्येधन्येमहेर-
कीबुखीभागसुहागभरी ॥ जिनीजायोएसोपूतसवसुखफलनफरी ॥ थी-
रीथान्योसवीपरिवारमनकीसूलहरी ॥ ६ ॥ सुनीग्वालनीगायबहोरी-
बालकबोलिलिये ॥ गुहीगुंजाघसीवनध.तआंगआंगचित्रठये ॥ सीरद-
धीमाखनकेमाठगावतगतिनये ॥ संगझांजीमृदंगबजावतसबनंदभुवन-
गये ॥ ७ ॥ येकनाचतकरतकुलाहलछिरकतहारददही ॥ मानोबर-
खतभादोमासनदीघृतदूधवही ॥ ज्याकोजहीजहीचित्तजायेकोतिकत-
हीतही ॥ रसआनंदमगनगुवालकाहूवदतनही ॥ ८ ॥ येकधायनंदजुपे-
जायेपुनिपुनीपायपरे ॥ येकआपुआपुहीमांशीहंसीहंसीआंखभरे ॥
एकअंबरसबहीउतारदेतनसंककरे ॥ येकदधीरोचनओरदुबसबनिके-
सीसधरे ॥ ९ ॥ तबनंदन्हायभयेठाडेअरुकुसहाथधरे ॥ घसीचंदनचा-
रुमगायविप्रनीतिलककरे ॥ नांदीमुखपितरपूजायआंतरसोचहरे ॥

बरगुरुजनद्विजपहिरायसबनिकेपावपरे ॥ १० ॥ गनीगैयागिनीनजा-
 यतरुनीसबत्सवढी ॥ तेचेरेजमुनाकेकाछदुनेदूधचढी ॥ सूररुपेताबे-
 पीठीसोनेसांगमढी ॥ तेदीनीद्विजनीअनेकहरखीआसीसपढी ॥ ११ ॥
 तबआपनेमित्रसुबंधहंसीहंसीबोललिये ॥ मथिमृगमदमलयकपूरमाथे-
 तिलककीये ॥ उरमनीमालापहरायबसनबिचित्रदीये ॥ मानूबरखतमा-
 सआसाढदादूरमोरजिये ॥ १२ ॥ बरमागतबंदिसूतआंगनभवनभरे ॥
 तेबोलेलेनामहितकोऊनाबिसरे ॥ जीनीजोजाचोसोदीनोरसनंदरायढरे
 ॥ अतिदानमानपरिधानआतमपोचकरे ॥ १३ ॥ तबअंबरऔरमगाय
 सारीसुरंगधनी ॥ तेदीनीवधुनबुलायजेसीजाहेवनी ॥ तेअतिआनंदसो-
 बोहोरीनिजग्रहगोपधनी ॥ तेनिकसीदेतीआसीसरुचिआपनीआपनी ॥
 १४ ॥ तबघरघरभेदीमृदंगपटहनिसानबजे ॥ वरबांधीवंदनवारध्वजा-
 अरुकलससजे ॥ तादिनतेबेलोगसुखसंपतीनतजे ॥ सुनीसूरदाससब-
 निकीयहगतीजिनीहरीचरनभजे ॥ १५ ॥

पद ३१-राग देवगंधार.

आजवनकोऊहेजीनीजाय ॥ सबगाईनबछरनसमेसघर ॥ लवोचि-
 त्तवनाय ॥ १ ॥ ढोठाहैव्रजभयोरायजुके ॥ कंहतसुनायसुनाय ॥ चहु-
 दीसघोषखयहेकोलाहाल ॥ उरआनंदनसमाय ॥ २ ॥ कतहोवीलब
 करतबीनुकाजे ॥ वेगीचलोउठिधाय ॥ आपनेआपनेमनकोर्चीत्यो ॥
 नैननीदेखोआय ॥ ३ ॥ बादलबीरधनरनारीनकेमन ॥ भयोचोगुनो-
 चाय ॥ सूरसदासप्रभुदितव्रजवासी ॥ गीनतनरानाराय ॥ ४ ॥

पद ३२-राग देवगंधार.

आजग्रहनंदमहरकेवधाई ॥ प्रातसमेमोहनमुखनिरखत ॥ को-

टीचंद्रछबीपाई ॥ १ ॥ मीलीव्रजनारीमंगलगावत ॥ नंदभुवनमेआई ॥
देतिआसीसजीवोजसुमतिमुत ॥ कोटिकबरसकन्हार्ई ॥ २ ॥ नीत
आनंदबढतब्रंदाबन ॥ उपमाकहीनजाई ॥ सूरदासधन्येधन्येनंदराणी ॥
देखन्नैनसिराई ॥ ३ ॥

पद ३३—राग बिलावल.

धन्येजसोदाभागतिहारो ॥ जीनीएसोसुतज्यायो ॥ ज्याकेदरसप-
रममुखउपजत ॥ कुलकोतिमीरनसायो ॥ १ ॥ बिप्रसजनचारण
बंदिजन ॥ सकलनंदग्रहआये ॥ नौतनहरददुबधीअछत ॥ हरखीतसी
सबधायो ॥ २ ॥ गरगनिरूपीकहोसुललछन ॥ आवीगतिहेआविना-
सी ॥ सूरदासप्रभुकोजसमुनीके ॥ आनंदेब्रजवासी ॥ ३ ॥

पद ३४—राग धनासरी.

रानीतेरोचीरंजीवोगोपाल ॥ बेगीबढोवडेहोहुंबीरध ॥ ध्रु० ॥ लठमेहेरी
मनोहरबाल ॥ १ ॥ उपजोपरयोयहकुखीभोगवस ॥ समुंद्रसीपजेसे-
लाल ॥ सबगोकुलकेप्राणजिवनघन ॥ वेरणकेउरसाल ॥ २ ॥ रजआर-
जलागोमेरीआखिया ॥ रोगदोखजंजाल ॥ सुरकेतौजीयेमुखपावतहे ॥
नीरखतश्यामतमाल ॥ ३ ॥

पद ३५—राग श्यामधनासरी.

नंदजीमेरेमनआनंदभयो ॥ सुनीगोवरधनतेआयो ॥ ध्रु० ॥ तुमारेपुत्रभ-
यौहुसुनीके ॥ अतिआतुरउठिधायो ॥ बंदिजनओरभीळकसुनीसुनी ॥
जाहांताहांतेआये ॥ तापहिलेमेरीआसालागी ॥ बोहोतदीननीकेछा-
ये ॥ १ ॥ वेपेहरेकंचनमनिमुगता ॥ नानावसनआनूप ॥ मोहिमीलेमारग-
भेमानु ॥ ज्यातकहूकेभूप ॥ २ ॥ तुमतोपरमउदारनंदजु ॥ ज्योमा-

ग्योसोदीनो ॥ ईसोओरनहित्रीभुवनमे ॥ तुमसरसाखोकीनो ॥ को-
ठीदेउतोपखोरहोवीनुदरसननहिज्याऊ ॥ नंदबवासुनोविनंतिमेरी ॥
यहेवीदाफलपाऊ ॥ ३ ॥ दीजेमोहिकृपाकरीसोही ॥ जेहोयाहोमा-
गन ॥ जसुमतिसुतआपनेपायनीचली ॥ खेलनआवेआंगन ॥ मृदन-
मोहनमैयाकाहिबोले ॥ यहीसुनिकेघरजाऊ ॥ होतोतीहारेघरकोढाढी ॥
सूरदासमेरोनाऊ ॥ ४ ॥

पद ३६—राग आसावरी.

देखोआदभूतआवीगतिकीगतिकेसोरूपधन्योहेहो ॥ तीनलोकज्या-
केउदरमधीसो ॥ सूपकेकोनेपन्योहेहो ॥ १ ॥ नारदादीब्रह्मादीक-
ज्याको ॥ सकलवीस्वसरसाध्योहो ॥ ताकोनारछेदिव्रजजुवती ॥ बा-
ठितगासोबांध्योहो ॥ २ ॥ ज्यामुखकोसनकादीकलोचत ॥ सकल-
चातुरीसान्योहो ॥ सोमुखनीरखतबडीमहरेसुनी ॥ दुधलारलपटानो-
हो ॥ ३ ॥ जीनीश्रवननीसुनीजनकीआपदागरुडासनवीसरायोहो ॥
तिनीश्रवननीकेनीकठजसोदाहुलरायोआरोगायोहो ॥ ४ ॥ जीनी-
भुजनपेहलादउबारेहीरनाकंसउरफारेहो ॥ सोभुजपकरिकहतआबगो-
पी ॥ नाच्योनेकुपीयारेहो ॥ ५ ॥ आखील्लोकज्याकीआसकरतहै ॥
सोमाखनदेखीकेरोवेहो ॥ सोअदभूतगीरवरतेभारी ॥ पलनामांझजुसो-
वेहो ॥ ६ ॥ सुरनरमुनीजाकोध्यानधरतहै ॥ संभुसमाधीनटारीहो ॥
सोप्रभुसूरदासकोठाकुर ॥ गोकुलगोपविहारीहो ॥ ७ ॥

पद ३७—राग मल्हार.

होतोंएकभलिबातसुनीआईमहेरिअसोदाढोठांज्यायो ॥ आंगनवा-
जतवधाई ॥ १ ॥ कहियेकाहाकहेतनहिआवे ॥ रतनभूमिसबछाई ॥

नाचतवीरधतरुणीओरबालक ॥ गोरसकीचमच्याई ॥२॥ द्वारेभीत-
रगोपीग्वालनकी ॥ बरनोकाहाबढाई ॥ सूरदासप्रभुआंतरज्यामी ॥
नंदसुवनसुखदाई ॥ ३ ॥

पद ३८—राग सारंग.

आजमहामंगलमहराने ॥ पंचेसब्दसूनिभेरीबढाई ॥ धरघरवैर-
खबाने ॥ १ ॥ ग्वालभरेकावरिगोरसकी ॥ वधुसीधारनीबाने ॥ बा-
जततूरतरुणीमीलिगावत ॥ दधीकेमाठढहराने ॥ २ ॥ नामकरणज-
बकियोगरगमुनी ॥ नंददेतबहुदाने॥पावनजसगावतकंठहारिया॥ज्या-
हापरमेसुरमाने ॥ ३ ॥

पद ३९—राग सारंग.

भैयासबग्वालनाचेगोपीगावे ॥ प्रेममगनकल्लुकहतनआवे ॥ १ ॥
हामारेरायघरढोठाज्यायो ॥ सुनीसबलोकवधावनआयो ॥ २ ॥ दु-
धदहिघृतकबरीज्योरी ॥ तंदुलदुबआलंकृतरोरी ॥ ३ ॥ चोवाचंदन-
छीरकनअंगा ॥ लसतपीतपठबसनसुरंगा ॥ ४ ॥ तालपखवाजदुंदुभी
ढोला ॥ हासतपरस्वरकरतकलोला ॥ ५ ॥ सुधीनपरेकोकाकीनारी ॥
हासीहासीदितपरस्परगारी ॥ ६ ॥ अचीरपंकगुलफनिचढीआवे ॥
पठतफीरतपगनठहरावे ॥ ७ ॥ वारीवारीपठभुखनदीने ॥ लटकतफी
रतमहारसमीने ॥ ८ ॥ सूरविमानसबकोतिकभूले ॥ मुदीततिलो-
कवीमोहितमुले ॥ ९ ॥

पद ४०—पालना राग रामकली.

लालमाईपालनेमुलायो ॥ सुरमुनिदेवकोटितेतिसोकोटिकअंबरछायो
॥ १ ॥ ज्याकोअंतनब्रह्माजाने ॥ सीवसनकादीनपायो ॥ सोसुत-

देखेनंदजसोदा ॥ गोदामेधालखिलायो ॥ २ ॥ गावतहासतकरत-
किलकारी ॥ मनआभीलाखबढायो ॥ सूरदासप्रभूसंतनीकारननाना-
भेखबनायो ॥ ३ ॥

पद ४१—राग बहिरव.

पालनेझुलोमेरेलालपियारे ॥ सीसुकनीकीबलिबलिवारीहो ॥ पल-
पलहाठनकरोजुहुलारे ॥ १ ॥ काजरहातलगेगोमोहन ॥ अरुहोय
हनेनारतनारे ॥ सीसकुलहिपेहराउपैजनी ॥ तहिज्याउज्याहानंदब-
बारे ॥ २ ॥ येहविनोदेदेख्योधरणीधरको ॥ मातपिताबलभद्रददारे ॥
सूरमुनीकोटितेतिसोभूले ॥ देखनकारनसुरहकारे ॥ ३ ॥

पद ४२—राग बिलावल.

पालनःश्यामझुलावतिजननी ॥ सुतकीलेतबलैयाजसोदा ॥ हंसिबे-
किछबिजायतनवरनी ॥ १ ॥ आंगआंगकिभायआवलोकीनी ॥ पा-
यनीसरसधुंगरुबजनी ॥ अतिअनुरागप्रेमपुलकिततन ॥ बदनमुदि-
तनंदजीकीतरुनी ॥ २ ॥ कीलकिकीलकीसुतभूजापसारति ॥ आंक-
निलेतजसोदागरबनी ॥ सूरदासबडोभागमहरको ॥ पुरनभईपुरातन
करनी ॥ ३ ॥

पद ४३—राग आसावरी.

बैठीरानीजसुमतिलालहिझुलावे ॥ लालहिझुलावेउरनैननीसीरावे
॥ १ ॥ सीसकुलहिउरमोतिनमाला ॥ मेरोरीछगनमगननैनबिसाला
॥ २ ॥ चीतेट्टीमनअतिसचुपावे ॥ भालकपोलडिठोनालावे ॥ ३ ॥
नतिनेतिनिगमजाहिभाखे ॥ सोईजसुमतिकोपयपानचाखे ॥ ४ ॥
बृजमेनहिकोउभागीनीऐसी ॥ सूरदासप्रभुकीमैयाजैसी ॥ ५ ॥

पद ४४—राग सारंग.

प्रगटभईसोभात्रिभुवनकी ॥ श्रीवृखभानगोपकेआई ॥ अदभुतरु-
पदेखींसुंदरी ॥ रीझीलितबलाई ॥ १ ॥ नहिकमलानहिसचिनहिरति ॥
उपमाउरनसमाई ॥ ज्यातेप्रगटभयेवृजभुखन ॥ धन्येपिताधन्येमाई
॥ २ ॥ जुगजुगराजकरोदोउजन ॥ ईततूमउतनंदराई ॥ उनकेमद-
नमोहनईतराधा ॥ सूरदासबलिजाई ॥ ३ ॥

पद ४५—दानलीला राग नट.

आजवृंदावनमेदधलुटि ॥ कहुमेरोहारकहुनकवेसर ॥ कहुमोति-
नकिलरटुटी ॥ १ ॥ बरजिजसोदाआपनेकन्हको ॥ झकझोरतमटु-
किफुटी ॥ २ ॥ सूरदासप्रभुतिहारेमिलनको ॥ सरबसदेग्वालनिछूटी ॥ ३ ॥

पद ४६—वामनजन्म राग देवगंधार.

मेरेकोउआयेहेबिप्रवामन ॥ सुनतबेदहिरदेरुचिबाढी ॥ क्योंजु-
भयोयहांआवन ॥ १ ॥ चरणधोयचरणोदकलीनो ॥ भलेआयेमन
भावन ॥ तीनपेंडवसुधामोहेदीजे ॥ द्वारकुटियेकछावन ॥ २ ॥ या
कोकाहाबिप्रतुममाग्यो ॥ बहुतरतनदेउगावन ॥ सूरदासइतनोमा-
ग्यो ॥ पीटिचरणदेपावन ॥ ३ ॥

पद ४७—राग बहिरव.

राज्याएकपंडितपोरितिहारी ॥ च्यारोबेदपढतआग्रे ॥ हेवामन-
वपुधारी ॥ १ ॥ आपदद्वोपदपसुभाषाबुझे ॥ सुरजकोटिउजियारी ॥
नगरनीमेनरनारिमोहे ॥ आविगतिअलपअहारी ॥ २ ॥ धुनिसुनि-
केराज्याउठिआके ॥ आहुतजग्येवीसारि ॥ देखीस्वरुपसकलनिबिप्र-
को ॥ कीनोडंडोतजुंहारि ॥ ३ ॥ चलियेदेवज्याहाजग्ये ॥ वेदिब-

हुतकरोमनोहरि ॥ ज्योमागोसोदेउतुरतहि ॥ हिरारतनभंडारी ॥४॥
 रहोरहोराज्याआधीकनबर्दाये ॥ दुखनलागेभारी ॥ तीनपेंडवसुदा
 मोहेदीजे ॥ ज्याहारचोधर्मसारी ॥ ५ ॥ सुक्रकहेमुनीयेबलिराजा
 भूमीकोदाननीवारी ॥ यहतोबिप्रनहोईआपुन ॥ आयलछनमुरारी
 ॥ ६ ॥ कजिकाहाजगत्गुरूज्याचे ॥ आपुनहोयभिकारी ॥ करीस-
 कल्मउदकजबलीनो ॥ बिप्रनिदेहपसारी ॥ ७ ॥ जेजेशब्दभयोभो-
 मीमापत ॥ दोईपेंढीभयेसारी ॥ एकपेंडिदेहुतुमराज्या ॥ केआवचलो
 सत्यहारी ॥ ८ ॥ सत्यनहिहारोपरमगुरु ॥ मेरेमापोपीठहामारी ॥
 सूरदासप्रभुसरवसलीनो ॥ दीनोराजपतारी ॥ ९ ॥

पद ४८—दसेरा राग सारंग.

आजदसेराकोदिनसार॥ध्रु०॥श्रीगोकुलनाथजवारेपहेरत ॥ कुंकुम-
 तिलकविराजेलीलार ॥१॥ घरघरतेव्रजनारीआई ॥ आनंदकरतअ-
 पार ॥ २ ॥ सूरदासप्रभुतुमचीरंजीवो ॥ भगतनीप्रानआधार ॥ ३ ॥

पद ४९—गोवरधनपूजाके राग सारंग.

तातगोवरधनपूज्योआय ॥ मधुमेवापकानमिठाई ॥ वीजनसरस
 बनाय ॥ १ ॥ येहपर्वतत्रिनुललितमनोहर ॥ सदाचेरसुखीगाय ॥
 कान्हाकहेसोईकीजेहोभैया ॥ मघवाजाऔरीसाय ॥ २ ॥ भरीभरी
 सकटचलेगीरिसन्मुख ॥ आपनेआपनेच्याय ॥ सूरदासआपुनबलिभो-
 गी ॥ सैलरुपहारीराय ॥ ३ ॥

पद ५०—राग सारंग.

आह्वारेदेवगोवरधनपर्वत ॥ गोधनज्याहासुखारोमघवाकोबलि-
 भागनदीजे ॥ मुनीयेमतोहामारो ॥ १ ॥ बडबडबेटिविच्यारिमतो-

करी ॥ पर्वतकोबलिदीजे ॥ नंदरायकोकुवरलाडिले ॥ कान्हकहे
 सोईकीजे ॥ २ ॥ पावकपवनचंदजलसूरज ॥ वरततआग्यालीने ॥
 ताईश्वरकोकीयोहोतहे ॥ काहाईद्रकेदीने ॥ ३ ॥ ज्याकेआसपास
 सबवृजकुल ॥ सुखीरहेप्रतिपाले ॥ जोरोसकटाचछतेलेले ॥ भलो
 मतोकोउटारे ॥ ४ ॥ माखनदूधदह्योघृतपकले ॥ चलेसकलव्रजवा-
 सी ॥ जग्येसरुपधरेबलिभुगतत ॥ परबतसैलनिवासी ॥ ५ ॥ मीठ्यो
 भागसुरपतिजियेज्यान्यो ॥ मेघदीयेमुकलाई ॥ मेहाप्रभूगिरीकरध-
 रीराख्यो ॥ नंदसुबनसुखदाई ॥ ६ ॥

पद ५१-राग विलावल.

गोकुलकोकुलदेवता ॥ प्यारोगिरधरलाल ॥ कमलनैनघणसावरो ॥
 वपुबाहुबीसाल ॥ १ ॥ वेगीकरोमेरेकहे ॥ पकवानरसाल ॥ बलिम-
 घवाबलिलेतहे ॥ करिकेगतगाल ॥ २ ॥ ईनकेदीनेवाढेहे ॥ गैया
 वळबालसंगमिलिभोजनकरहे ॥ जेसेपसुपाल ॥ ३ ॥ गिरीगोवरधन
 पुजिये ॥ जीवनगोपाल ॥ सुरसदाडरपतरहे ॥ ज्यातेजमकाल ॥ ४ ॥
 आपनेआपनेटोलकहतव्रजवासीया ॥ सरदकुहुनीसीजानीदीपमालि-
 काजुआई ॥ ५ ॥

पद ५२-राग विलावल.

गोपीनीमनआनंदफीरतउनमदआधीकाई ॥ घरघरथोपदीजीयेघर
 घरमंगलच्यार ॥ सातबरसकोसावरोसोखेलतनंददुवार ॥ १ ॥ क-
 हतव्रजवासिया ॥ बैठेनंदबोलीब्रखभानपटाये ॥ सुरपतिपूजाजानीता-
 हागोर्विंदचलिआये ॥ वारवारहाहाकरेकहोबाबायहेबात ॥ घरघर
 भोजनहोतहेसोकोनदेवकीजात ॥ २ ॥ कहतव्रजवासिया ॥ श्याम-

तिहारीकुसलज्यानीयेकमंत्रउपेहे ॥ खठरसवीजनसाजिभोगसुरपति
 कौदेहे ॥ कहेनंदचुचुकारीकेज्यायदामादरसोय ॥ वरसदीनाकोदि-
 वसहेसोईद्रमहोच्छवहोय ॥ ३ ॥ कहतव्रजवासिया ॥ तबहरिबोले
 गोपमंत्रबोहरोफीरीकीनो ॥ आदीपुरुषनीजजानीरेनीमुपनोमोहिदीनो
 ॥ सबदेवनीकोदेवतागिरीगोवर्धनराय ॥ ताहीभोगक्योंनादिजिये ॥
 सोसुरपतिकोकाहाकाज ॥ ४ ॥ कहतव्रजवासिया ॥ गोपीनी
 कियोबिचारसबनीमिलसकठजुसाजेबहु ॥ विधीकीयेपकवानचलेताहा
 बापजनबाजे ॥ एकवनहिवनतेचलेएकनंदिमुरभीरी ॥ एकनपेंडोपा-
 वेहिसोभुलिफीरतआहिर ॥ ५ ॥ कहतव्रजवासिया ॥ एकउवटहोय
 चलेएकवनहिवनछाय ॥ एकगावेगुणगोविंदप्रेमउमगेनसमाय ॥ सब-
 हिनकेमनसावरोदेखीयसबनीमुझार ॥ कोतिकभूलेदेवताताहा ॥ आ-
 पहेलोकबिसारी ॥ ६ ॥ कहतव्रजवासिया ॥ व्रजचोरासिकोसपडे
 गोपीनकेडेरा ॥ लंबेचौवनकोसआदीव्रजवासिवसेरा ॥ गोपनीको-
 सागरभयोगीरीमंदिराच्यार ॥ उठनभईसबगोपिकाताहाकान्हवीलो-
 वनहार ॥ ७ ॥ कहतव्रजवासिया ॥ तबहरिबोलेबिप्रजग्यआरंभ-
 नकीनो ॥ सुरपतिपूज्यामेटिराजगोवरधनदीनो ॥ देवदीवारीसामुहि
 सबमीलिपूनज्याये ॥ नंदप्रतितजुच्याहिहोतोतुमदेखतबलिखाये
 ॥ ८ ॥ कहतव्रजवासिया ॥ प्रथमहिदुधन्हवायबहुरीगंगाजलठायो ॥
 बडोदेवताजानीकान्हकोमतोबिच्यायो ॥ जेसेहिगिरीराजजुतेसेअ-
 नकेकोठ ॥ मगनभयेपूजाकरेताहानरहारीबडोछोठ ॥ ९ ॥ कहत
 व्रजवासिया ॥ बहुबीधीजनकीयेकाहालोनाउखानो ॥ भयोभातकोको-
 ठओठगिरीराजछुपानो ॥ बराबिराजेभातपरचदहिपठतसोय ॥ जगेपुरुष

भोजनकरेताहासबदेवनिमुखहोय ॥ १० ॥ कहतव्रजबासिया ॥ सहस्त्रभू-
ज्याउरधरेकरोभोजनआधीकाई ॥ नखसीखलोअनुहरिमानुदुसरोकन्हाई
॥ ललीताराघासोकहेतेरेहुरदेसमाये ॥ गहेआंगुरीयानंदकीसोछोटापूज्या
खाय ॥ ११ ॥ कहतव्रजबासिया ॥ पीतदुमालोवन्योकंठमोतिनकि-
मालासुंदरसुभगशरीरझीलीझीलीमीलिनैनविशालाश्यामकीसोभागिरीभ-
योगिरीकीसोभाश्यामजेसोपरवतभातकोतेसोढीगभयेबलराम ॥ १२ ॥
कहतव्रजबासिया ॥ जेसीकंचनपुरीदीव्यरतननीसोछाई ॥ बलिदीनि
हिप्रातछायपुरबचलिआई ॥ वरदोटाव्रखभानकिदह्योबीलोवनहार ॥
ताकीबलिउनिदेवतासोलीनीभूज्यापसारी ॥ १३ ॥ कहतव्रजबासि-
या ॥ सबसामग्रीआरपीगोपगोपीनीकरज्योरे ॥ आगनीतकीयेसंवाद
दासवरनेमतिथोरे ॥ येहेविधिपूज्याकीजियेकहोसबनीसमुझाये ॥ श्याम
कहेसूरदाससोमेरीलीलासरसबनाय ॥ १४ ॥

पद ५३ राग सारंग.

अथगोवर्धनपूजामंत्र ॥ गोवर्धनधराधारगोडकूलत्राणकारक ॥
विष्णुबाहुकृनच्छाय ॥ वागोष्ठीप्रदोभव ॥ राखिलेहुगोकूलकेनायक ॥
भीजतगोपीग्वालगोसुतसब ॥ विषमबुंदलागतज्यनुसायक ॥ १ ॥
वरखतमूसलधारव्रजउपर ॥ महामेघमघवाकेपायक ॥ तुमविनाएसो-
कोनहैनंदसुत ॥ यहदुखदुसहेमीटिवेलायक ॥ २ ॥ अघमर्दनबक-
बदनविदारन ॥ बकविनासनसबसुखदायक ॥ सूरदासप्रभुतिनह्माका-
कोडरू ॥ जिनीकोतुमसेसदाहिसहायक ॥ ३ ॥

पद ५४ राग बिलावल.

गोविंदगोकुलकेमनिमेरे ॥ याहिलगायरहिहोतनमे ॥ दुखभूलत

मुखहेरे ॥ १ ॥ ज्याकेगर्वबघोनहिसुरपति॥ रह्योसातदीनघेरे ॥ ब्रज
हितकान्हगोवर्धनघाऱ्यो ॥ सुभगनखनीकरडेरे ॥ २ ॥ ज्याकोज-
समुनिगर्गबखानत ॥ कहतनिगमनिजटेरे॥सोसुतसुरसहितसंकरखन ॥
पायेजतनघनेरे ॥ ३ ॥

पद ५५ राग आसावरी.

आजआनंदैव्रजराय ॥ धन्येदिवसबनचलतप्रथमदीन ॥ कान-
चरावनगाय ॥ १ ॥ नवपीतांबरलकुठिमुरलिका ॥ ओरचखोंडव-
नाय ॥ प्रीतिसहितअवळोकीगहतहरि ॥ मातपिताकेपाय ॥ २ ॥
गोरोचनदुब्रदधीरोरी ॥ अछेतमाथेलाय ॥ निरखतमुखपावतसबगोपी
॥ जननीलेतिबलाय ॥ ३ ॥ ग्वालविमलभयेमीलनपरस्पर ॥ घरघर
तेसबधाय ॥ हरीदेतबज्यावतमुरली ॥ आनंदउरनसमाय ॥ ४ ॥
सोपतिहोबलरामतुमहिसुत ॥ चलनदेहुजिनीधाय ॥ सूरदासमदनमो-
हनसुतहि ॥ मुदितजसोदामाय ॥ ५ ॥

पद ५६-राग बसंत.

श्रीवृंदावनखेलतगोपाल ॥ बनीबनीआईव्रजकीसुबाल ॥ नववनि
सुंदरिनवतमाल ॥ नवकमलमधीनवनवरसाल ॥ १ ॥ आपनेकरसुंदर
रचितमाल ॥ अवळंबीतनागरिनंदलाल ॥ नवगोपवधुराजतहेसंग ॥
गजमोतिनसुंदरलसतमंग ॥ २ ॥ नवकेसरीभेदआरगज्याघोरीछीर-
कतनागरकोनवकीसोर ॥ ज्याहागोपीग्वालसुंदरसुदेश ॥ ३ ॥ छी-
रकतसुगंधमलयललीतकेश ॥ यहेनंदनंदनकोभूवविलास ॥ तुमसदा
रहोमनसूरदास ॥ ४ ॥

पद ५७—राग बसंत.

छीरकतश्यामछबिलीराधे ॥ चंदनभरीभरीभोरारे ॥ आबीरगुलाल
बीबीधिपठसोधोचनपरीगयोरोरारे ॥ १ ॥ सरबसवसकीनोरसिककुमा-
री ॥ मेनफंदहिडोदारारे ॥ २ ॥ सूरप्रभूगिरीधरनलालको ॥ देरहिप्रेम-
झेकोरारे ॥ ३ ॥

पद ५८—राग बसंत

आयोहेमदनगुनगुदरददेन ॥ देखोब्रंदावनश्रीकमलनैन ॥ द्रुमन-
वदलकुसुमआनेकरंग ॥ प्रतिललितलतालसंकुलिसंग ॥ करधरेधनु-
षकटिकासिनीरंग ॥ मानोवनेहेसुभठसजकरचआंग ॥ १ ॥ कोकिला
कुंजरहयहंसमोर ॥ रधसैलसीलापदचरचकोरताहाध्वजपताकतरुता-
रकेली ॥ नीरझरनीसानबाजेभमरभेरी ॥ २ ॥ नेमसुमतिअतिभिल-
यवात ॥ रुचीराजतबीपुनवीलोलपात ॥ धपीधायधरतजेसेतुरंगगात ॥
अतितेजबसनवानेउडात ॥ ३ ॥ सूरदासयोवदतीबाल ॥ आयोकाम
क्रीपनसीवक्रोधकाल ॥ फीरीचीतेचपललोचनवीसाल ॥ याहिआप-
नोकरीथपीयेगुपाल ॥ ४ ॥

पद ५९—(धुमारके पद राग विभास).

ब्रंदावनवंसीवनकेतटव्रजभुखनखेलतहेहोरी ॥ आगरआबीरगुलाल
उडावत ॥ नंदलालब्रखभानकीसोरी ॥ १ ॥ हुआपनग्रहतेनीकसी
आली ॥ सासकेत्रासननंदकीचोरी ॥ औरसखीसबछांडिस्याममेरो ॥
करमरोरपोहोचीगहितोरी ॥ २ ॥ ईतमुरलीधरश्यामसावरो ॥ कनक
बरणउतराधाजिगोरी ॥ सूरदासप्रभुसबमुखदायक ॥ कंचनओरपा-
रसकीजोरी ॥ ३ ॥

पद ६०—राग रामकली.

होहोरीखेलेनंदकोकरआंबुजधरेमकरंदको ॥ तनसुखपागवनीकसुं-
 वीसीर ॥ मोरधरेमाकंदको ॥ १ ॥ एकऔरप्रकट्योतरुणीमधीअंकुर
 परमानंदको ॥ येकऔरव्रजजनचकोरमधी ॥ उदेभयोमानोचंद्रको
 ॥२॥ लेलेसुरंगगुलालदोहुकरखेलमच्योमानोफंदको ॥ तिहिआवरस
 प्यारीमुखपरसत ॥ मानगयोअरबिंदको ॥ ३ ॥ भांतिभांतिबाजे
 बाजंतसुनीछटीगयोमदछंदको ॥ चोवाचंदनओरआरगजा ॥ मृगम-
 दसौरभगंधको ॥४॥ यहविधीहारखमेहवरसावत ॥ सुरसन्नमीलिसुम-
 वृंदको ॥ तिहिअवसरसूरदासनीरखिछबी ॥ हुलस्योउरआनं-
 दको ॥ ५ ॥

पद ६१—राग बिलावल.

तुमवेगीकान्हकेयानआओव्होहोरीखेलेरंगभरी ॥ध्रु०॥ उडतगुला-
 ललालभयेबादर॥पीचकारीनलागीझरी ॥१॥ आपनेपीयाकेसंगखेलोगि-
 सारी॥सुरंगबनायधरी ॥२॥ सुरदासप्रभूतिहारेदरसको॥ चेरीहोयपा-
 यनपरी ॥ ३ ॥

पद ६२.

होरीखेलतमदनगुपाल॥ध्रु०॥ संगसकलगोकुलकीललना॥फेठनिभरे
 गुलाल ॥ १ ॥ बेनुमृदंगउपंगबासुरि ॥ जंतपखवाजताल ॥ २ ॥
 सूरदासप्रभूफगुवादीनो ॥ पीतांबरमणीमाल ॥ ३ ॥

पद ६३—राग जेतसरी.

रखीरसीयानंदकुमारधीबेचनगई ॥ गलिनगलीनसखीहोफीरीदधी
 काहुनाहिलई ॥ १ ॥ जीतदेखोतितनंदजिकाढोठानैननीमझुलई ॥

चीतवनीमेचीतचोच्योमोहन ॥ ह्यामव्याकूलजुमई ॥ चलतपंथभारी
 भयोमोको ॥ प्रेमकीगाठदर्ई ॥ २ ॥ आवनजाउसखीयागोकुल ॥
 अरबेठोबच्योमहीसूरदासप्रभुतुमबहुनायेक ॥ तिनीमेरीबाहगही ॥ ३ ॥

पद ६४—राग सारंग.

माईरीहोरीखिलेमोहना ॥ लीयेगुलालआबीर ॥ वनिवनीचलिसक-
 लत्रजसुंदरी ॥ पहिरेबिबिधपटचीर ॥ १ ॥ आगरजवादीकुम्कुमा
 केसर ॥ चरच्योशामशरीर ॥ मृदुमुसीकायपरस्परसुंदरी ॥ दसनझ-
 लकितमुखहिरा ॥ २ ॥ प्रेमपंतगपीचकारीनमारत ॥ मधीजमुनाकोनीर ॥
 सूरदासप्रभुसरबसहरी ॥ लीनेईनीहालधरकेवीर ॥ ३ ॥

पद ६५—राग सारंग.

रघुकुलमेप्रगटेरघुबीर ॥ ध्रु० ॥ देसदेसतेटीकोआयो ॥ रतनकनक-
 मनीहीर ॥ १ ॥ आनंदमगनआयोध्यावासि ॥ भईमगनगंभीर ॥ २ ॥
 सूरदासप्रभुप्रगटभयेहे ॥ रामचंद्ररनधीर ॥ ३ ॥

पद ६६—रथजात्रा राग मलार.

जेजेजगन्नाथहरिदेवा ॥ रथबैठेप्रभुअधिकविराजत ॥ करतभक्त-
 त्तबशेवा ॥ १ ॥ ब्रह्मामहादेवइंद्रादीक ॥ सनकादीकजुरीआए ॥
 आपनीआपनीभेठसबेले ॥ हरखीतमंगलगाए ॥ २ ॥ ध्वजापताका-
 लत्रचमरमनी ॥ खोडचक्रबनाए ॥ आशाढसुदीद्वितीयापुप्यनीजुत
 ॥ प्रभुदीतआस्वलगाय ॥ ३ ॥ गारीदेतदीवावतहरिपर ॥ एहबिधी
 रथरथहिचलाय ॥ सूरदासगोवरधनधारी ॥ नगरउडीसाआए ॥ ४ ॥

पद-६७ नंदमोचन राग सारंग.

उत्तमसुफल्यकादसिआई ॥ बिधीवतव्रतकीनोनंदराई ॥ नीरहा-
 रजलपानविवर्जती ॥ पापरहितफलधर्महिआर्जति ॥ १ ॥ नारायण-
 हितध्यानलगायो ॥ ओरकळुनहिमनविरमायो ॥ वासरध्यानकरतसब-
 वीत्यो ॥ नीसिजाग्रनकारनमनर्चीत्यो ॥ २ ॥ पाठंबरदिव्येआंबर-
 छाए ॥ पोहोपमहलमंडपजुबनाए ॥ देवमहलचंदनजुलिपाय ॥
 चोकादेसाथीयापुरवाय ॥ ३ ॥ शालिग्रामताहावेठाय ॥ धूपदीपनैवे-
 द्यचढाय ॥ प्रेमसहितकरीभोगलगाय ॥ आरतिकरीतबमाथोनाय
 ॥ ४ ॥ आदरसहितनंदकरेपूजा ॥ तुमबिनेदेवनज्यानोदुजा ॥ त्रि-
 तीयपहरिजवरैनगवाई ॥ नंदमहरीसोकृष्णोबुलाई ॥ ५ ॥ येकडंडा-
 द्वादसिसकारे ॥ पारनेकीबिधीकरोसवारे ॥ यहकहिनंदगयेजमुनातट ॥
 ल्घोतिझारीबिधीक्रमखठ ॥ ६ ॥ झारीभरीजमुनाजल्लीनो ॥ बाहेरीजायदे
 हकतकीनो ॥ लेमृतिकाकरचरनपखारो ॥ अतिउज्वलसोकरीमुखारे ॥ ७ ॥
 आचवनलेपेठेनंदपाणी ॥ जलवाजतदुतनीजबजानी ॥ नंदेबाधीलेगये
 पाताल ॥ वरुणपासलेआयेततकाल ॥ ८ ॥ ज्यानोवरुनकृष्णकोतात
 ॥ मनहिमनसोचतयहबात ॥ भीतरलेराखेनंदनीके ॥ अंतःपुरमहलबन्यो-
 राणीके ॥ ९ ॥ राणीसबेनंदकोदेखे ॥ धन्यजनमआपनोकरिलेखे ॥
 ज्याकेसुततिहुलोगुसाई ॥ सुरनरमुनीसबकोजुसहाई ॥ १० ॥ ब-
 रुनकेमनयहठहराये ॥ बडीबातभईनंदलेआए ॥ आंतरज्यामीज्यान-
 तबात ॥ आबहिआवतहेजगतात ॥ ११ ॥ ज्याकोब्रह्माअंतनपावे ॥
 ज्याकोमुनीवरध्यानलगावे ॥ ज्याकोनेतिनिगमजसगावे ॥ ज्याकोदे-
 सबेहीध्यावे ॥ १२ ॥ ज्याकोध्यानधरतसीवज्योगी ॥ ज्याकोसे-

वतसुरपतिभोगी ॥ जेप्रभूजलथलकेहेव्यापक ॥ जेहेकंसदर्पकेकदाप-
 ण ॥ १३ ॥ गुनआनेतआविगतिआवीनासि ॥ सेव्रजमेखेलतमुख-
 रासि ॥ धन्येमेरोभागनंदलेआए ॥ करूनामयआवआवतधाए ॥ १४ ॥
 महरिकुह्योतबमबगवालीनको ॥ वारभईजाउनंदलेनको ॥ गएवालत-
 बनंदबुलावन ॥ देखोजाएजमुनाजलपावन ॥ १५ ॥ जाहांताहां-
 धुंडीसबआए ॥ धोतीओरझारीकोलाए ॥ मनमनसोचकरतहीआए ॥
 कहतजसोदाकछूनपाए ॥ १६ ॥ धोतीझारीतटतेपाई ॥ सुनतमह-
 रीमुख्यगयोमुरझाई ॥ निसीएकेलेआजहिधाए ॥ काहूंकोजलचरगही-
 खाए ॥ १७ ॥ एहकेहीजसुमतीरोयपुकारे ॥ मेबरजतकलरेनीपधा-
 रे ॥ ब्रजजनलोकसबउठीधाये ॥ जमुनाकेतटकछूनपाए ॥ १८ ॥ ब-
 नबनदुंदतगयेमुझार ॥ नंदनंदकहीलगीपुकार ॥ खेलतहरीहलधरत-
 हांआए ॥ रावतमायदेखीदुखपाए ॥ १९ ॥ तूंज्योरोवतीजसूमती-
 मैया ॥ बुजतजननीसोदोऊमैया ॥ कहतश्यामजिनीरोवेमाता ॥ आ-
 बहीआवतहेनदताता ॥ २० ॥ मोकोकहीगएआबहिआबन ॥ रो-
 वेजिनीहोजातबुलावन ॥ सबकेआंतरजामीहेहरी ॥ लेगएबांधीबरुननंदेध-
 री ॥ २१ ॥ बाहीकाजजानमेदीनो ॥ वाकोदुतलेयोवोचीन्हो ॥ लोगसबहीहरी
 आए ॥ सुनतबरुनआतुरउठीधाये ॥ २२ ॥ आनंदाकियोदेख्योजबहारिमुख ॥
 कोटीजनमकेगयेसबदुख ॥ धन्येभागमेरोबडेआज ॥ चरनकमलदरस-
 नसबकाज ॥ २३ ॥ पाठंवरसुंदरजुबिछाय ॥ महलनीवंदनवाख-
 धाए ॥ रतनजडीतसींधासनधान्यो ॥ तापरहीश्रीकृष्णहंबैठान्यो
 ॥ २४ ॥ आपनेकरप्रभुचरणपखारे ॥ जेकमलाउरतेनहीटारे ॥ जेपद-
 परसीसुरसरीआई ॥ तिहुलोकजाकीबदतबढाई ॥ २५ ॥ तेपदबरुनहा-

तलेधोए ॥ जनमजनमकेपातकखोए ॥ कृपासिंधुअबसरनतुह्यारी ॥
 ताकारनअपराधानिवारी ॥ २६ ॥ आपुनचलेहरीनंदकुदेखन ॥ बेठे
 नंदराजवरपेखन ॥ नृपरानीसबआगेठाडी ॥ मुखमुखआस्तुतीगावत
 गाढी ॥ २७ ॥ पावनीपरीकृष्णकीरानी ॥ धन्येजनमकहेसब्यह-
 बानी ॥ धन्येधन्येनंदधन्यधन्यजसोदा ॥ धन्यधन्यतुह्याखिलावत-
 गोदा ॥ २८ ॥ धन्यधन्यब्रजधन्यगोकुलनारी ॥ पूरनब्रह्मजहांवपु-
 धारी ॥ सेससहस्रमुखब्रजीनजाई ॥ सहजसुभावकोबरनेबढाई ॥ २९ ॥
 देखीनंदतबकरतबिचार ॥ एहकोउहेजोबडोअवतार ॥ नंदहीमनअ-
 तिहरखचढायो ॥ कृपासिंधुमेरेघरआयो ॥ ३० ॥ बरुनेदीनीलोक
 बढाई ॥ तुमहोयहपातालकेराई ॥ कहादेतमोकुलोगबढाई ॥ बिंद्रा
 बनराजकरोसदाई ॥ ३१ ॥ बरुनेथापीनंदलेआये ॥ महरीगोपसब-
 देखनआए ॥ नंदहीबुजतहेसबबात ॥ आह्नकोअतिदुखभयोसुनी-
 तात ॥ ३२ ॥ कालीयेकादशीव्रतमेकीनो ॥ नीसीजाग्रननेमयहली-
 नो ॥ तीनपहरनीसीजागीगमाई ॥ तबलीनीमेमहरीबुलाई ॥ ३३ ॥
 एकदंडाद्वादसीसकारे ॥ पारनेकीबिधीकरोसवारे ॥ सनछत्रमेगयो
 जमुनाजल ॥ एकदंडद्वादशीकलुकपल ॥ ३४ ॥ जमुनाभीतरगये-
 कठीलोभर ॥ बरुनदुमोहितबलेगयोहीधर ॥ ताहांतेजाएकृष्णले-
 आए ॥ इहकोउअलखपुरुषमेरेआए ॥ ३५ ॥ इनकीमहिमाको-
 ऊनजाते ॥ बरुनकोटीमुखइनहीबखाने ॥ रानीसहीतपन्योचरननी-
 त्तर ॥ वदनमालबधायमहलधर ॥ ३६ ॥ मेरोकह्योसत्यकरमान्यो ॥
 इनकोनरदेहीजीनीजान्यो ॥ जसुमतीसुनीचकीतयहबानी ॥ कहत
 कहायहअकथकहानी ॥ ३७ ॥ ब्रजनारीसुनीयहगाथा ॥ इनते

हमसबभयेसनाथा ॥ मायामोहकरीसबहीभुलाये ॥ नंदबरुनरोके-
तेलाए ॥ ३८ ॥ नंदएकादशीसबनीसुनाई ॥ कहतमुनतसबकेजीय
भाई ॥ एहेप्रतापनंदरायदिखाई ॥ सूरदासप्रभुगोकुलराई ॥ ३९ ॥

पद ६८—श्रीकृष्ण जन्म.

बालविनोदभावतिलीलाअतिपुनीतमुनिभाखी ॥ साधुसाधुतमसुन
हुपरिछतसकलदेवमुनिसाखी ॥ ध्रु० ॥ कालिंदीकेनिकटप्रगटएकु-
मधुपुरीनगरीरसाला ॥ कालनेमिउग्रसेनवंसकुलउपजोकंसभुपाला ॥
आदिब्रह्मजननिमुरदेवीनाउदेवकीबाला ॥ देईविवाहीकंसवसुदेवको
दुसतजनसुखमाला ॥ १ ॥ हयगजहेमरत्नपाटंबरआनंदमंगलवारा ॥
समुंदितभईअनाहदवानीकंसकानपरीसारा ॥ याकीकुखीऔतरेगो
सुतकरीहयप्रानप्रहारा ॥ रथतेउतरीकेसगहिराखीकरोखड्गपरतारा
॥ २ ॥ तबवसुदेवदीनवहैभाख्योपुरुखनस्त्रीवधकरई ॥ मोकोभई
अनाहदवानीतातेसोचुनटरई ॥ आगेवृछफलेजोबिखफलवृछहुबिन
किनसरई ॥ याहीमारितोऔरबिवाहोकोनसोचदुखजरई ॥ ३ ॥
एहमुनिसकलदेवमुनिभाखेराएनएसीकीजे ॥ तुमरेमान्यवसुदेवदेवकी
जीवदानइन्हदीजे ॥ कीनोएइनहोतुहैनिःफलकहेहमारधीजे ॥ याकी
कुखिऔतरेजोसुतसावधानवहैलीजे ॥ ४ ॥ पहिल्योपुत्रदेवकीजायोलै
वसुदेवदिखायो ॥ बालकुदेखिकंसहसदीनोसबअपराधछमायो ॥ कंस-
कहालरिकाइकीनीनारदकहिसमुझायो ॥ जाकेडरतुकरेतहाअपडन्यो
मतिपहिलेआयो ॥ ५ ॥ इहमुनिकंसपुत्रफिरिमाग्यौइहिबिधिछेहि
संधारो ॥ तबदेवकीभइतनव्याकुलकैसेकेप्रानपहारो ॥ कंसवंसकोनासुकर-
तुहैकहालैजीउउवारो ॥ इहबिपदाकबमेठिहोश्रीपतिऔरहोकाहिसं-

क्षारो ॥ ६ ॥ धेनुरूपवहैभूमिपुकारीसिवबिंरचिकेद्वारा ॥ सबमिलिग-
 एजहापुरुषोतमलिन्हगतिअगमअपारा ॥ छीरसमुद्रमध्यतहापौढेबोलत-
 अगमधारा ॥ उधरोधरनिदनुजकुलबोलैनरतनुअवतारा ॥ ७ ॥ सुरनरदेवत-
 पिप्लुपंछीसबकोआईसुदीनो ॥ गोकुलजन्मलेहुसंगमेरेजोचाहोसुखकीनो ॥
 जिहिमायाविरिंचीसिवमोहेवोईबातकरचीनो ॥ देवेकौखिअकखिरोहिनी
 आपुनआसनुलीनो ॥ ८ ॥ हरीकेजन्मदेहजननीकेवदनउजारोलागे ॥
 मानहूसरदचंद्रमाप्रगट्योदेखितिमिरुतमुभागे ॥ सुरनरदेवबंदनाआए-
 वसुदेवसोवतजागे ॥ अबिनासीकोआगमजान्योसकलदेवअनुरागे ॥ ९ ॥
 कल्लुदिनगएगर्भकोआलसउरदेवकीहीजनाए ॥ कहाकरोसखीनार्हान-
 कोऊचाहतिगर्भद्वारायो ॥ आठैवुधरोहिनीपहुचीवसुदेवनिकटबुलायो ॥
 अखिललोकनायकसुखदायकअजनजनमधुरीआयो ॥ १० ॥ माथेमु-
 कुटपीतपटकटीउरसोहेभृगुरेखा ॥ संखचक्रगदापद्मविराजतअतिप्रता-
 पशिशुभेख ॥ तबदेवकीभईअतिव्याकुलअद्भुतचरितमेपेखे ॥ बेठीस-
 कुचीनिकटपतिबोलेदुहुनीपात्रमधीदेखे ॥ ११ ॥ सुनीदेवकीहोआन-
 जन्मकीतोकोकथासुनाऊ ॥ मेजबमांग्योदयोनाथवहैतुमसोवालकपा-
 ऊ ॥ सिवसनकादिआदिब्रह्मादिकग्यानध्याननहिआऊ ॥ भ-
 क्तवत्लेमरीबिरदावलीबीरदहीननीकहाजाऊ ॥ १२ ॥ एह-
 कहीमायामोहअरुकाईशिशुवैरोवनलागे ॥ अहोवसुदेवजाहूलेगो-
 कुलहमहैपरमअभागे ॥ घनदामिनीधरनीजौकोधेजमुनाजलसोपागे ॥
 वसुदेवधसेदहुमेसुधेसकलदेवअनुरागे ॥ १३ ॥ आगेजाऊजमुनादह-
 गहरोपाछेसिंधुदहागे ॥ गुल्फजंघकटीग्रीवनासिकातबलेशामउछागे ॥
 चरनपसारीपरसीकालीदीतखानीरजुआगे ॥ ऊपरसेससहस्रफनछा-

योगोकुलकोलेभागे ॥ १४ ॥ पहुचेजाईमहलमंदरमेनेकनसंकाकी-
 न्ही ॥ पाईधरीयोगकीसंपतबहीगोदकैलीनी ॥ लेबसुदेवतुरतघर
 आएसकलघोषव्रजबानी ॥ देवेकोखीऔतरीकन्याकंसप्रतीतिनमानी
 ॥ १५ ॥ पटकतसीलगईआकासहीदोऊभुजपगलपटाई ॥ भये-
 आकासबोल्होसुरदेवीकंसअवधीनियराई ॥ जैसेमीनजलमहक्रीड-
 तसकेनआपुलखाई ॥ ऐसेकंसकालवैहैप्रकट्योव्रजमहजादोराई ॥ १६ ॥
 एहसुनीकंसगयौदेवैजाईचरनलपटाई ॥ मेअपराधकीयेसीसुमारेलि-
 न्योनमेटयोजाई ॥ छमीअपराधदेवकीमोकोकरजोरेविलखाई ॥ चा-
 रीपहरसेजामुखपौढोनेकनीदनहीआई ॥ १७ ॥ जागीमैहरीपुल्लमु-
 खदेरुयोआनंदसुरुबजायो ॥ कंचनकलसहोमिद्विजपूजाचंदनभौनलि-
 पायो ॥ दिनदसतबबरब्यौकुसुमनिअतिफुलनिगोकुलछायो ॥ नंदक-
 हइछासत्रपूजीमनबांछितफलपायो ॥ १८ ॥ आनंदभरेकरतकोतुहल-
 उदितमुदितबरनारी ॥ नभमोभयेनिसानबजायेदेतनिसंकेगारी ॥ ना-
 चतमहरमगनमनुकीन्हेपीटिबजावततारी ॥ सूरदासप्रभुगोकुलप्रगटे-
 मथुरागर्वप्रहारी ॥ १९ ॥ इतिगोकुलप्रकरणसमाप्तम् ॥

पद-६९ राग मल्हार.

आनंदेआनंदबळ्योअति ॥ देवनिदुरीदुंदुभीबजाईसुनिमथुराप्रगट्यौ
 जादौपति ॥ ध्र० ॥ गावतगनगंधर्वअलानाचतसबसुरनारिरसिकर-
 ति ॥ विद्याधरसुमनकिन्नरकंटकलाउपजावतजुकलोळअमितअति
 ॥ १ ॥ बरखतसुरसमूहघनगरजतहितिहिजतनजति ॥ सिवविरिंचि-
 सनकादिअगोचरफूलेसुखनसमातमुदितमति ॥ २ ॥

पद-७० राग केदारो.

अहोपियसोइउपायकलूकजि ॥ जिहिउपायअपनोईहबालकुरा-
खिकंसतेलीजै ॥ ध्रु० ॥ मनसावाचकहतिकरमानानृपकौकौनपतीजै ॥
छलबलकरिउपाइकैसेहकाढिअनतवरुदीजै ॥ १ ॥ नाहिनइतोभागुजो-
इहिसुखुनितलोचनपुटपीजे ॥ सूरदासऐसेसुतकौजसुश्रवननिसुनिसु-
निजीजै ॥ २ ॥

पद-७१ राग धनासरी.

अंधेरीभादौकीराति ॥ बालकुअरुवसुदेवदेवकीपढैपढैपछिताती ॥
ध्रु० ॥ बीचनदीघनवरखतगरजतुदामिनिआवतिजाती ॥ बैठतिउठति-
सेजसोवरिमेकंसडरनिअकूलाती ॥ १ ॥ गोकुलवाजतमुनिवधाइलैका-
चैरसिहाती ॥ सूरदासआनंदनंदकेदेतकनकनगदाती ॥ २ ॥

पद-७२ राग विलावल.

बालगुपालउठोमेरेतात ॥ बलिबलिजाउमुखारबिंदकीभोरभएआ-
एअरसात ॥ ध्रु० ॥ दुहुकरमाठुगहेनंदनंदनुछिटकेबूंदधिपरतिआघा-
त ॥ मानहुमगतासेपहिराएसोभितकंठसावरेगात ॥ १ ॥ लीलाएक-
रचीमनमोहनदधिवांदनुमांगतअरिआथ ॥ लोटतपुहमिसूरकेस्वामी
चारिपदारथजाकेहाथ ॥ २ ॥

पद-७३ राग बहिरव.

गोपालदुरेइमाखनखात ॥ देखिसखीसोभाजुवटीहैश्याममनोहरगा-
त ॥ ध्रु० ॥ गिरिगिरिपरतवदनतेउरपरद्वैदधिमुतकेविंदु ॥ मनदु-
सुभगसुधाकनवरखनप्रियजनआगमइंदु ॥ १ ॥ शोभितकरआननस-
मीपअतिराजतइहीआकार ॥ मानहुजलरुहवैरुविरुधतजिमिलतलिए-

उपहार ॥ २ ॥ उठिअवलोकिओटटाढेव्हैजिहिविधिहेलखिलेत ॥
चकितनैनचहुदिसचितवंतऔरसखनिकोदेत ॥ ३ ॥ बालविनोदवि-
लोकीसुरप्रभुशिथीलभईत्रजनारी ॥ फुरतनवचनवरजीवेकारनरहिवि-
चारिविचारी ॥ ४ ॥

पद ७४-राग जेतसरी.

सिखवातिचलनजसोदाभैया ॥ ध्रु० ॥ अरवाराइकरपानिगहावति-
लगमगाइधरनिधरपैया ॥ कबहुकठाढिमुखनतनजोवतिअतिआनंदह-
रिलेतबलैया ॥ १ ॥ कबहुंककुलदेवतामनावतिचिरंजिवहुमेगैकुवरुक-
न्हैया ॥ कबहूकरलेचिबुकउठावतकरअंवरकरलेतबलैया ॥ २ ॥
कबहुंवलिकौटेरिबुलावतिइहिआंगनखेलहुदोउभैया ॥ सुरदासप्रभुसब
सुखदाताअतिप्रतापबालकुनंदरैया ॥ ३ ॥

पद ७५-राग बिलावल.

खेलतव्रजआंगनगोविंद ॥ देखिदेखिजननीमुखपावतिवदनमनोहर
चंद ॥ ध्रु० ॥ कटिकिकिनिचंद्रमयमानीकीउरमुक्ताफलमाल ॥ परम
सुदेसकंठकेहरिनखचितराजतव्रजपाल ॥ १ ॥ करपुहुचीपाइनिनूपुर-
तनराजतरजनिपीत ॥ वृठुरुनचलतबछसंगविहरत ॥ मुखमांडितनवनी-
त ॥ २ ॥ सूरविचित्रचरित्रश्यामके ॥ बानीवरनिनआवे ॥ बालद-
साअवलोकीसनकमुनि ॥ जोगदसाविसरावे ॥ ३ ॥

पद ७६-राग परज.

बालविनोदखरेजियभावत ॥ नखछितिबिंबुपकरावेकोमनु ॥ हासि
हसियुदुरुनधावत ॥ ध्रु० ॥ कमलनैनमाखनमांगतहेवालनिसेनवता-
वत ॥ सबदजोरिबोल्योचाहतहे ॥ प्रगटबछननहिआवत ॥ १ ॥

अनेकब्रह्मांडखंडकीमहिमा ॥ सोसुतमातदुरावत ॥ सुरदासस्वामीम-
नमोहन ॥ जसोमतिप्रीतिबढावत ॥ २ ॥

पद ७७-राग बिलावल.

देखियतदधिसुतमेदधिजात ॥ एकअचंभोदेखसखिरी ॥ रिणुमेरी
पुसमात ॥ ध्रु० ॥ तापरकीरकीरपरपंकज ॥ पंकजकेद्वेपात ॥ एकअच-
रजदेखीपशुपालक ॥ फुलेअंगनसमात ॥ १ ॥ सुंदरवदनदेखिमोहन-
को ॥ मुदितनेकुमुसकात ॥ एसोध्यानधरेजोहरिको ॥ सूरदासबलि-
जात ॥ २ ॥

पद ७८-राग केदार.

चितैदेखिहरीकेवदनकीवोर ॥ कोटिचंद्रवारौयामुखपर ॥ एधो-
साहुकेचोर ॥ ध्रु० ॥ उल्लअरुनअसितदिसतहे ॥ दुहनेनकिकोर ॥
मानहरस्मियानकेकारनबैठेनिकटचकोर ॥ १ ॥ सुनीजसोदाऐसीनवु-
ठिऐकौनग्यानहेतोर ॥ सूरदासस्वामीबालकुहे ॥ नाहीतरुनकी-
सोर ॥ २ ॥

पद ७९-राग केदार.

अद्भुतचरितगोकुलराय ॥ दवागिनिकोपानकीन्होपिनतदधसिराय
॥ ध्रु० ॥ पूतनाकोप्राणसोखे ॥ पीनउरलपटाय ॥ कहतिमातादुष
डारत ॥ खिजतकलूनखाय ॥ १ ॥ त्रणावर्तअकासते ॥ पटक्योसि-
लापरआई ॥ डोलजुलतडरतलालनु ॥ २ ॥ जुटकीतातपलासपल्लाव ॥
देहूदेतदिखाय ॥ ३ ॥ धन्योगिरिवरदोहनिकर ॥ लेतवाहपिराय ॥
सकटभंजनमथतकुचयुग ॥ कठिनलागतपाय ॥ ४ ॥ बकासुरकिचौं-
चीफारी ॥ सिकसहसदिखाय ॥ कीरपिंजराधरतअंगुरी ॥ लाललेत-

भुलाय ॥ ५ ॥ वृषभभजनमथनकेसी ॥ हन्योवत्छफिराय ॥ भजन-
सखनसमेतमोहन ॥ देखिध्यानीगाय ॥ ६ ॥ विनादीपकसदनमोह-
रि ॥ धरतकहूनपाय ॥ अघासुरमुखपैठिनिकसे ॥ बालवत्छजिवाय ७
लिप्योकज्जलनागद्वारे ॥ लालदेखिडराय ॥ साहसफनपरनृत्यकिन्हे ॥
सुहथंतालबजाय ॥ ८ ॥ हरेबालककच्छनवक्रत ॥ हेबदोरिमाय ॥
फुटिपशुवनमेरहेतव ॥ दमनेठरतत्राय ॥ ९ ॥ घोषनारीसंगमोहन ॥
रच्योरासबनाय ॥ कहतिमैयाव्याहकीतव ॥ हासतवदनदुराय ॥
॥१०॥ कहावरनोजीभिकोटिक ॥ होतनहीउपाय ॥ कुवरवररुचिसूर-
केप्रभु ॥ असेअगनितभाय ॥ ११ ॥

पद ८०-राग कालंगडा.

तातेतरकिकद्योवनमाली ॥ ध्रु० ॥ पशुतनचपलसरुजाने ॥ डो-
लतिचालीचालि ॥ १ ॥ धरतिनसंगत्रिपदपुरनप्रभु ॥ आपुसकलप्र-
तिपाली ॥ तदपिवृषभसुतासुखपतितजिके ॥ फिरतिकुमतिकीघाली ॥२॥
अतिस्वमुभयोसकलनदुदुदत ॥ द्रुमवल्लीदोजाली ॥ सूरदाससंतोखनर-
हित ॥ याविसेपतेटाली ॥ ३ ॥

पद ८१-राग कानरो.

तुमजिनिमोहनगहहुमथानी ॥ ध्रु० ॥ दह्योविलोवनदेहुनंदमुत ॥
उदधिमेरवासुखीभयमानी ॥ १ ॥ कबलअखंडनत्रिपतिनपावती ॥
कबहुपलभासनरुचिमानि ॥ कबहुमुनिजनध्याननपावत ॥ कबहुखि-
लावतिनंदकीरानी ॥२॥ तिनपेंडभुमापतह्दहेहरिनाखिनजानी ॥ सूर-
दासबलिबलीवोदधीकी ॥ रूपरासिरसनावरुटानी ॥ ३ ॥

पद ८२—राग धनासरी.

बलिजाउमधुरसुरगावहु ॥ ध्रु० ॥ अबकीबारमेरेकुवरकन्हैया ॥
 नंदहिनाचदिखावहु ॥ १ ॥ हेरीदेहुववाकेआगे ॥ परमप्रीतिउपजा-
 वहु ॥ आनजंतुधुनिमुनिभयेनिजुवपु ॥ तुमरेआनिलगावहु ॥ २ ॥
 कनकखचितकिंकिनिपगनुपुर ॥ अपनेरंगबजावहु ॥ रतनखंबप्रतिबिंबु-
 आपनो ॥ नवनवनितखंभावहु ॥ ३ ॥ परमदयालसूरकेउरते ॥ ह-
 रिटारेनाभावहु ॥ ४ ॥

पद ८३—श्रीराग.

महरियामानहुमेरिवात ॥ टे० ॥ ढुंढिढांढिगोरससबघरको ॥ ह-
 य्योतिहारेतात ॥ १ ॥ असभाखिचोलतईहआई ॥ ढोठाग्वारिनि-
 प्रात ॥ पिवतनहिदुधधैरि को ॥ काहातिहारेखात ॥ २ ॥ छींकेध-
 य्योबचेनरहेदधि ॥ ग्वालकांधदेलात ॥ ऐसोतोनाहिंनअचगरो ॥ का-
 हाबनावतिवात ॥ ३ ॥ ओरोकहाकहोसकुचतिहो ॥ कहादिखाऊं
 गात ॥ हेगुनबडेसुरकेप्रभुके ॥ इहालरकहोईजात ॥ ४ ॥

पद ८४—राग विभास.

जागहुगोपाललालकुसुमकमलफुले ॥ कुमुदिनिमुखसकुचिरिहि-
 भ्रंगलताजुले ॥ टे० ॥ नमनचरखगरोरमुनिचोलतबनराई ॥ रंभीत
 गोमधुरनादवछराहितघाई ॥ १ ॥ बिधुमलिनरविप्रकासभावतवृज-
 नारी ॥ सूरश्रीगोपालउठेअंबुजकरधारी ॥ २ ॥

पद ८५—राग हंभिर.

जसोदाबडिक्रपनहेमाई ॥ टे० ॥ दूधदहेराबिधिकोदिनो । सूत-
 केउरधरतिदुराई ॥ १ ॥ बालकतेरेबहुतनदेखो । अकेलोकुवरकन्हान-

ई ॥ सोउतोघरघरडोलतहै । माखनखातचुराई ॥ २ ॥ विरधवैसपु-
रेयुन्ननिते । महरिमाहानिधीपाई ॥ ताहुकेखैवेपिबेको । काहाकरो
चतुराई ॥ ३ ॥ सुनिसुनिबचनचतुरनागरिके ॥ नंदघरनिमुसकाई ॥
सूरदासप्रभुकेदखनकोइहिमिसिग्वालनिआई ॥ ४ ॥

पद ८६—राग हंबीर.

बरजतिकाहेतेनहि ॥ टे० ॥ कहोबितप्रतिकीबातेनाहीनपरति-
सही ॥ १ ॥ माखनखातदुधभुबिडारतलेपतदेहदाहि ॥ तापाछेतिन-
घरीकेलरीकनुभाजतछिरकिमही ॥ २ ॥ जोकल्लुधरोदुराईनिदरिकेजा-
नततहीतही ॥ कहाकरोतेरेयासुतसोंहोपचीहारीरही ॥ ३ ॥ चोरि
अधिकचतुरचिंतामणीअथानजाईकही ॥ सूरदासदरसनकेकारनवन-
वनफीरातिवाहि ॥ ४ ॥

पद ८७—राग केदार.

श्यामकहाचहातसेडोलत ॥ टे० ॥ बुजेतेतरबदनदुराळत ॥ बच-
नअठपटेबोलत ॥ १ ॥ पायेआनीअंध्यारेमंदिरदधिभाजनमेहाथ ॥
अबतुमकाकाकोउत्तरकरिहोकोउसगनसाथ ॥ २ ॥ होजानोईहमे
रोईधरहेताधोखेहोआयो ॥ तेरेदधिमोचिटीपरीहे सोहोकाढनधायो ॥
॥ ३ ॥ सुनिप्रियवचननिरखिमोहनमुख ग्वालनिमुसकयानी ॥ सू-
रदासप्रभुहोनटनागर रहोवातमेजानी ॥ ४ ॥

पद ८८—राग नटनारायण.

कहहुतोमाखनलाउघरते ॥ टे० ॥ जाकेकाजकान्हकालिकुटिडार-
तिनाहीकरते ॥ १ ॥ देखिजसोदाकमलवदनकीसोभावाढिडरते ॥
ज्यौंजलसुतससिसमेसकुचिनिसिप्रफुलितनाहिनसरते ॥ २ ॥ कोम-

लगातउलुखलउकरितनिकसतिगीरानऽधरते ॥ सूरदासधीरजधरिगो-
विंदउठतनधरनीपरते ॥ ३ ॥

पद ८९—राग परज

चितदेचितेतनमुखओर ॥ टे० ॥ सकृचतससिसभीतज्योजलरूह ॥
ऊकरतलकुटिनिरखिसिसुधोर ॥ १ ॥ बहुतचलितसूललितआवतअती ॥
अरुनचपललोचनकेकोर ॥ डारतभरिगंडूषसुधाविभुमंडलतेभरिउभयच-
कोर ॥ २ ॥ कमलनालसममृदूलजुगलभुजबांधेउखलदामकठोर ॥
मानोभुजंगचरतबांधिपर उरकिरहेकंचुकीगरजोर ॥ लहाअपराध-
दंडबहामुचितिनिरदयत्ददयवज्रसमतोर ॥ सूरदाससुखरासिजगतगु-
रुवरबसकहतिजुमाखनचोर ॥ ३ ॥

पद ९०—राग कानरो

लरिकाईमेजोवनकीछवि ॥ देखहुसुंदरिलोचनभरिभारि ॥ टे० ॥
विथुरीअलकवदनछविरंजितमुरतकेलिमानौसीखिलईहरि ॥ १ ॥ गंड-
चतुडामेचकबिंदुलिभयोहिचिन्हमानोचुंबनकरिकारि ॥ २ ॥ नयनस-
छोनेभृमतभृमरज्यौं ॥ ललितागिरामुतोसहजहितोतरि ॥ ३ ॥ आंग-
नडोलतमत्तगिरतमानों ॥ राखतिसखिवरभुजलतिकाभरि ॥ ४ ॥ सूर-
श्यामसबसमयमहासुख ॥ देतलालपावतिसबनागरी ॥ ५ ॥

पद ९१—राग देस

जमोदोकेसेसेकीजेकानि ॥ टे० ॥ दिनप्रतिकेसैसहिपरतहै ॥ दूधद-
होकीहानि ॥ १ ॥ आपनईहबालककीकरनी ॥ जोतुमदेखहुआनि ॥
गोरसखायजगाऐलरिकवन ॥ भाजतभाजनभानि ॥ २ ॥ मेअपनेमं-
दिरकेकोनैराख्योमाखनछानि ॥ तंहाउजायतुद्वारोढोढा ॥ तेउलयो-

पहिचानवुकिकहतअटपथींवते ॥ होआईसंकमानि ॥ सूरदासप्रभुउत-
रुदीनो ॥ चीटीकाटीपानी ॥ ३ ॥

पद ९२—राग विहाग

सुनिमुतएककथाकहुप्यारी ॥ टे० ॥ कमलनयनआनंदउपज्यो ॥
चतुरसीरोमनिदेतहुकारी ॥ १ ॥ दसरथनृपतिरहेरघुवंसी ॥ ताकेप्रगट-
भयेसुतचारी ॥ तातवचनलगिराजतज्योतिनि ॥ अनुजवरनितिनुभ-
ईवनचारी ॥ २ ॥ पुंन्यअनुसरिकनकमृगपाछे ॥ राजीवलोचनकेली
बिहारी ॥ छलनकियोसीताकोतब ॥ यदुनंदननिंदनिवारी ॥ ३ ॥
सूरदासप्रभुवानचापकर ॥ छलिनदेहुजननीभृमभारी ॥ ४ ॥

पद ९३—राग मालकौंस

जसोदातोहिबांधतक्योंआयो ॥ टे० ॥ कसक्योनहीनेकुमनतेरो ॥
याहीक्योंहोजायो ॥ १ ॥ सिवविरंचीमहिमानहीजानत ॥ सोतोगा-
ईसंगधायोतातेतूपहिचानतनांहिनकोनपुंन्यतेपायो ॥ २ ॥ इतनीक-
हिहुसकारतबाहेगोरसहितवलूधायो ॥ कहाभयोजोघरकेलरीकाचो-
रीमाखनखायो ॥ ३ ॥ अपनेकरकरिबंधनछोरे ॥ प्रेमसहितउरला-
यो ॥ सूरसुवचनमनोहरकहिये ॥ अनुजसुलविसरायो ॥ ४ ॥

पद ९४—केदार

जसोदामाईऐसेनबुकिएकाम ॥ टे० ॥ कमलनयनकेभुजादुखितहे ॥
बांधेउखलदाम ॥ १ ॥ पुत्रहुतेप्रीतमनहिकोऊ ॥ कुलदिपकमनिधा-
म ॥ देखियतकमलबदनकुमिलानो ॥ तूनिरमोहीवाम ॥ २ ॥ हरी-
परवारिडारिसबतनुमनुगोरसरुसबकाम ॥ तूंअपनेमंदिरमेबैठिहरि-
आंगनमेधाम ॥ ३ ॥ यहसुनिग्वालनिजगतकोबोहितु ॥ पतितपावन-

नाम ॥ सूरदासप्रभुभक्तनिकेवसईहाठाडेघनश्याम ॥ ४ ॥

पद ९५—राग जेतसिरी

वनेहेविसालकमलदलनैन ॥ चितैचितैअतिचारुविलोकनिगुठ-
भावसूचितिसखिसैन ॥ ध्रु० ॥ बदनसरोजनिकटकेकुंचितकचमनहुम-
धुपआएरसलैन ॥ तिलकतरुनसासिकहतकछूकहसि ॥ बोलतमदनम-
नोहरबैनु ॥ १ ॥ मदननृपतिकोदेसमहामद ॥ बुधिवलवसीनसकत-
उरचैन ॥ सूरदासप्रभुदुतदिनहिदिन पलवतचरितचुनेर्तादैन ॥ २ ॥

पद ९६—राग मल्हार

श्यामसौकाहेकीपहचानि॥निमुखनिमुखवहरुपनवहिछबि॥ रतिकि-
जेजियजानि ॥ ध्रु० ॥ निरखतिनैननिरंतरनिसिदिनु ॥ मनमतिसो-
चितुसानि ॥ एकोपलसोभाकीसीवा ॥ सकतिनउरमहआनि ॥ १ ॥
समुकिनपरेप्रकटहेनिरखति॥आनंदकिसीखानि॥सखिईहजोमुकीविरहु-
किसमरस ॥ दुखमुखलाजकीहानि ॥ २ ॥ घटतुनमृतकेहोमअगनिज्यो
॥ सूरसुलोचनवानि ॥ इतलोभिउतउमगिपरमरुची ॥ कोईनरहतु-
मितिमानी ॥ ३ ॥

पद ९७—सारंग

इनोइहमेरेनैनतुहिजुकीयो ॥ जोकछुहुतामेरेसर्वसुसाखि ॥ सोले
हरिहिदियो ॥ ध्रु० ॥ छांडतनाहीनजियकीघाते ॥ चाहतप्रानलियो
॥ १ ॥ सूरदासकपटिलोगनिसौ ॥ कैसेमिलतुहियो ॥ २ ॥

पद ९८—राग बिलावल.

देखोमाईयाबालककिवात ॥ वनउपवनसरीतासबमेहिमोहेउखल-
पात ॥ ध्रु० ॥ जबयेआवतनंदद्वारे ॥ तनकसेहोईजात ॥ पितपिछो-

रीओढिलेतहे ॥ अंचल्लुदेमुसक्यात ॥ १ ॥ मारगजातिअनितिहोति
हे ॥ हटिकरिमाखनुखाता।पेठियतारनाथविषहरको॥ मनमोनहिसंकात
॥ २ ॥ नेरिसोकहोजसोदा ॥ उरहनोदेतलजात ॥ सूरदासप्रभुठगि
हेग्वालनि ॥ वरजतिहेजुरिसात ॥ ३ ॥

पद ९९-राग बिलावल.

आजुजसोदातरेमोहनमहादुष्टएकमाऱ्यो ॥ गिरिकंदरासमानकव-
नएह ॥ मधुवनवदनपसाऱ्यो ॥ १ ॥ याढोठाकेवलगतनतनकाहु ॥
सकलगाईनतृणचाऱ्यो ॥ जेतेहुतेशत्रूपदिलेहु ॥ एहुकवहुनहिहाऱ्यो
॥ २ ॥ वरखअतौनभईतावातहि ॥ जवएहअधुसंघाऱ्यो ॥ सूरदास
स्वामीकीमाया ॥ सोकोजुभुलीनपाऱ्यो ॥ ३ ॥

पद १००-राग मल्हार.

देखियतदोउघनहेउनये ॥ उतमघवाववसईतभक्तनिवस ॥ दौं-
उअतिरोसभये ॥ ध्रु० ॥ जुगलबिचनगराजुबिराजित ॥ करजुउठाई
लये ॥ मनहुनिलमणिर्यीचव्रजइकु ॥ विचित्रनरविधये ॥ १ ॥ लुट-
तचरतरसीसुसकके ॥ दैगुनगतसमये ॥ मनहुकनकपुरीपतिकेलेसिर
॥ रघुपतिफेरिदिये ॥ २ ॥ बरखतसुमनविमानगिरिपर ॥ सुरनरहारि
गये ॥ सूरदासगिरिधरकरुनामय ॥ ईद्रुथापीपठये ॥ ३ ॥

पद १-राग बिलावल.

निरखिसखिचारिचंद्रइकठोर ॥ वसर्नासमेनिसिपियसंगजोवति ॥
सारसुताकीओर ॥ १ ॥ द्वैविधुनीलश्यामघनदेखियत ॥ द्वैविधुकीग-
तिगोर ॥ तामोअधिकच्यारिसुखराजत ॥ द्वैफलआटचकोर ॥ २ ॥

भसिसंगप्रवालकुंजअलि ॥ तहारह्योमनुमोर ॥ सूरकेप्रभुज्योरससुधा
निधि ॥ बलिज्यांउजुगलकिसोर ॥ ३ ॥

पद २-राग सारंग.

नेकुंकुंजक्रपाकरिआईए ॥ अतिरिसकृतव्हेरहिकिसोरींकारिमनुहा
रिमनाईए ॥ १ ॥ करकपोलअंतरनहिपारतिअतिउसासतनुताईए ॥
मेचकबलिललिमुखउपरसुहथसवारिबनाईए ॥ २ ॥ यामेकहागाटि-
कोछूटे ॥ जावातनिजसुपाइए ॥ रुठेहिआदरुदेतसयानेसूरइहेजग-
गाइए ॥ ३ ॥

पद ३-राग सारंग उधोसंवाद.

हमसोकहतकोनकीवाते ॥ सुनिउधोहमसमुझतिनाहीफिरिबुकति
हेवाते ॥ ध्रु० ॥ कोननृपभयोकंसकिहिमाय्योकोवसुदेवसुतआही ॥
इहाजुसुदासुतपरममनोहर ॥ जीजतुहेमुखचाही ॥ १ ॥ दिनवनजा-
नसहजगोवारनगोपसखालेसंग ॥ वासरगतर्जनीमुखआवत ॥ करत
नैनगतिपंग ॥ २ ॥ कोब्यापकप्रनअविनासी ॥ कोविधिवेदअपार ॥
सूरवृथाबकवादकरतहो ॥ हैवृजनंदकुमार ॥ ३ ॥

पद ४-राग कर्हिहा.

उधोतुमहोचतुरसुजान ॥ जौपहिलेरगुरग्योश्यामरंगअबनचढेरंग
आन ॥ ध्रु० ॥ दोईलोचनवैराटकेईहिश्रुति ॥ गावतएकसमान ॥
भेदुचकोराकियोश्रुंतिताहुमे ॥ विधुप्रितमरिपुभान ॥ १ ॥ विर-
हिनिभेदभजनपालागो ॥ तुमहौपूरनज्ञान ॥ दादुरजलतजीजियेवायु
भखि ॥ मीनतजैहटीप्राण ॥ २ ॥ बा
वकरिहौमधुपान ॥ सूरदासगोपीपरतंग्या

पद १०५—राग गौरी.

वृजरिमतोअनाथकियो ॥ सुनरीसखिजसोदानंदन ॥ विवृसंदेस-
दियो ॥ ध्रु० ॥ तबवहक्रपाश्यामसुंदरकी ॥ करगिरिठेकलयो ॥ अ-
रुप्रतिपालुगाईग्वालनिके ॥ जलकांलिदिपियो ॥ १ ॥ यहसवदोसु-
हमहिल्यागतुहे ॥ चलतनफटोहियो ॥ सूरदासप्रभुनंदनंदनुविना ॥ का-
रनकौनजीयो ॥ २ ॥

पद ६—राग धनासरी.

जोगठगोरीवृजनविकैहै ॥ मुरीकेपातीनकेवदलेकोमुक्ताफलदेहै ॥
॥ ध्रु० ॥ इहव्योपारतुह्यारोउधो ॥ एसेईधरारहिहै ॥ जोपेतेतुम-
लाएखटपद ॥ उनहीमाहसमैहै ॥ १ ॥ दाखछोरिकेकठुकानिबोरी ॥
अपनेमुरबकोखैहे ॥ गुनकरिमोहेसूरसांवरे ॥ कोनिर्गुनमोवहैहै ॥२॥

पद ७—रा. ध.

कोउवृजवाचतनाहिनपाती ॥ कतलिखिलिखिपटवतनंदनंहन ॥
कठिनविरहकीकांती ॥ ध्रु० ॥ नैनसजलकागदअतिकोमल ॥ कर-
अंगुरिअतितातीपरसेजरेविलोकेभीजे ॥ दुहुभातीडुखुछाती ॥ १ ॥
मुखसंदेसकेसेमनुराखो ॥ कलनपरतिदिनराती ॥ क्योंसमुकेंएअंक-
सूरप्रभु ॥ विरहमदनसरघाती ॥ २ ॥

पद ८—राग मल्हार.

सखिमथुरामेहेद्वेहंस ॥ एकअकूरओरहेउधोजानतनिकेग्रंस ॥ ध्रु०
ऐदोउछीरनीरपहिचानत ॥ ईनहीवढावेकंस ॥ ईनकेकुलएसीबलि-
आई ॥ सोउउजागरवंस ॥ १ ॥ अजहुक्रपाकरहुमधुवनपर ॥ जा-
निआपनोअस ॥ सूरसुजोगसिखावनअवलन ॥ सुनतहोईमतिभ्रंस ॥२॥

पद ९—राग नट.

उधोनाहमविराहिनातुमदास ॥ कहतसुनतघटप्रानरहतहै ॥ हरि-
 तजिभ्रमतअकास ॥ ध्रु० ॥ विराहिमीनरहतजलविछुरे ॥ छांडिजिव-
 नकीआस ॥ दासभावनहितजतपपीहा ॥ बरहुमरतपियास ॥ १ ॥
 पंकपरमकमलकोमलमेविहरत ॥ विधिकियोनीरनिरास ॥ राजीवरवि-
 दोखनमानत ॥ ससिसौरहतउदास ॥ २ ॥ प्रेमप्रीतदशरथप्रतिपा-
 लीप्रीतमकेबनवास ॥ सूरदासप्रभुद्रढव्रतलीन्होमेटिजगतउपहास ॥ ३ ॥

पद ११०—राग मल्हार.

रहिरेमधुकरमधुमतवारे ॥ कहाकामतेरेनिर्गुनसोविर ॥ जियाका-
 न्हहमारे ॥ ध्रु० ॥ लोठतपीतपरागकीचमो ॥ नीचनअंगसंभारे ॥
 वारंवारसरकमदिराकीअपसकहेअरधारे ॥ १ ॥ उनहुसेहमहुभानतु-
 हेजैसेकुसुमतिहारे ॥ घरपरहरुविरमाईसबनिकोजोईजाईआवतकारे ॥
 ॥ २ ॥ श्यामसरिजीवदुहुलोजनजसुमतिनंददुलारे ॥ तनुमनुधनुसम-
 पिंसूरप्रभुअवकाकेलेहिउधारे ॥ ३ ॥

पद ११—राग मल्हार.

उधोहमलायकसिखदिजे ॥ यहउपदेसअगनितैतातो ॥ कहोको-
 नविधिकीजे ॥ ध्रु० ॥ जोगीजतिरहितमायातै ॥ तिनहिईहमनुमोहे
 ॥ तुमईकहोकहाऐतिनमो ॥ सीखनहारिकोहे ॥ १ ॥ कहतसुनत-
 विपरीतलोकमे ॥ सबकोईईहुकहिहे ॥ देखोतोअपनेमनसूधिकरि ॥
 तुमहीदोसनदैहे ॥ २ ॥ स्वकचंदनसुगंधतनुलांयो ॥ कोविभ्रतितन-
 मांजे ॥ सूरदाससोभाक्योपावे ॥ अखिया:

पद १२—राग सारंग.

मधुकरभनतोऐकेआहि ॥ सोईलेहरीसंगसिधारे ॥ जोगसिखावत-
काहि ॥ ध्रु० ॥ मुनिसठनिचचरनरसलंपम ॥ अवलनिकिधोवाहि ॥
अवकाहेकोलोनलगावत ॥ विरहअनलकेदाहि ॥ १ ॥ परमारथउ-
पकारकरतहोविरहविथापेजाहि ॥ ज्याकौगंगारोगव्यापतुहे ॥ वृद्धो-
खवावतताहि ॥ २ ॥ अवल्येअवधिअवलनुरारुयो ॥ च्छिमुवितुदेतस-
माहि ॥ सूरदासनिर्गुनसिंधुको ॥ कौनसकेअवगाही ॥ ३ ॥

पद १३—रा. नटनारायण.

उधोज्याकेमाथेभाग ॥ विलपतिछांडिसकलगोपीजन ॥ चेरीचप-
रीसूहाग ॥ ध्रु० ॥ आएजोगकीवेलिलगावन ॥ छांडिप्रेमकोबाग ॥ कुवि-
ज्याकोपटरानीकीनी ॥ हमहिदेतवैरागे ॥ १ ॥ लौंडिकीअवडौंडी
वाजी ॥ श्यामचरनअनुराग ॥ निडरभयेदोऊखेलतहे ॥ चारहुमा
सीफागु ॥ २ ॥ भलोसुहायोसाथबन्योहे ॥ राजहंसअरुकाग ॥ सूरदा
सप्रभुईखछांडिके ॥ चतुरचुसतआग ॥ ३ ॥

पद १४—राग मल्हार.

इहगोकुलगोपालउपासी ॥ जेगाहकसाधनकेउधोतेसबवसतईस
पुरकासी ॥ ध्रु० ॥ जदपिहरिहमतजिअनाथकरी ॥ इहमनचरनक
मलरतिवासी ॥ अपनिसीतलतानहिछांडत ॥ जदपिविधुभयाराहुग्रा
सी ॥ १ ॥ किहिअपराधजोगलीखिपन्यो ॥ प्रेमभजनतेकरतउदा
सी ॥ सूरदासऐसीकोऊविरहिनी ॥ मागाहिमुक्तिजिवतगुनरासी ॥ २ ॥

पद १५—राग मल्हार.

हमपरहेतकरेरहियो ॥ बल्हदिनउधोविसरतुनांहीफिरिफिरिको

चहियो ॥ ध्रु० ॥ देखेजातहोअपनिअखिया ॥ यातनकोदहिबो ॥ यावृ-
जकोब्यो ॥ हारऐसेभयोसबप्रभुसोकहियो ॥ १ ॥ श्यामसरिकमलदल-
लोचन ॥ कबहुदरसलहिबो ॥ सनमुखलाडलडायसूरप्रभु ॥ वेहिधरेरहिवो ॥ २

पद १६—राग मल्हार.

उधोअबकलूकहतनआवे ॥ सिरपरसौतहमोरकूविजा ॥ चामकैदा-
मचलावे ॥ १ ॥ कलूऐकमंत्रकियोचंदनमे ॥ तातेश्यामहिभावे ॥
ज्यौंनटुवानटुलयेलकुटकर ॥ कपिज्यौंनाचनचावे ॥ १ ॥ उवरोसे
शअसुरसबहिको ॥ अवकुलवधुकहावे ॥ वाहिकेरंगरंग्योसावरोशुक-
ज्यौंभंठिपढावे ॥ २ ॥ आपुननिडरकरतदासीरति ॥ हमकोजोगप-
ढावे ॥ सूरश्यामहमंहिनिदरिके ॥ दातेपरलोनलगावे ॥ ३ ॥

पद १७—राग कानडा.

हमतोदुहुभांतिफलपायो ॥ जोगीपालमिलहितो ॥ नीकेनातरुजगजसु-
गायो ॥ ध्रु० ॥ कहाहमगोकुलकीग्वालिनिवरनहीनघटिजाति ॥ क-
हावेश्रीकमलाकेवक्रभमिलिचेटिइकपाति ॥ १ ॥ निगमग्यानमुनिध्यान
अगोचरतेभयेघोषनिवासी ॥ इतनेपरतुमकहोदेखीअबमुक्तिकोनकी
दासी ॥ २ ॥ जोगकथाउधोपालोगोनाकहोवारंवारा ॥ सूरश्यामत-
जिओरभजेरीताकीजननीछारा ॥ ३ ॥

पद १८—राग नट नारायण.

मधुकरहमनहोहिवेबेली ॥ जिनकहुतुमतजिभजतप्रितिविनु करत
कुसुमरसकेली ॥ ध्रु० ॥ वारिजपत्तपरवारिवढीअरुपोखीपरपानी ॥
विनपियपरसप्रातउठिफुलतहोतिसदाहितहानी ॥ १ ॥ ऐवेलीविरहा
वृंदाबनअरुकिश्यामतमाल ॥ प्रेमपुप्यरुचिवासहुमारीविलसतमदनगो-

पाल ॥ २ ॥ जोगसमिरधीरनहिडोदेरुपडारलीतलाग ॥ सूरपरागुनडु-
टतहीलतश्रीगोपालअनुराग ॥ ३ ॥

पद १९—राग नट नारायण.

उधोयहवृजविरहबढगो ॥ धरउपबनवाहरसलिताबनदेस्योदमनि
चढयो ॥ ध्रु० ॥ वासररजनिसधुमभयानकदिसिदिसितिमिरमढयो ॥
दुंदुकरतअतिप्रबलहोतपुरजोबनअनलउड्यो ॥ १ ॥ जरीचेताकोतभस्म-
छिनमाहीयाहामंलपढ्यो ॥ सूरदासप्रभुनंदनंदनविनुनाहिनजातकढ्यो ॥ २ ॥

नरसीमेहेता.

पद-१ राग वसंत.

गोमतिसंगमखठमासननाहायो ॥ आपनेआतमाचरणोदकेनपायो
॥ १ ॥ जहिनोरेजनतुहेजननीयेजायो ॥ कामक्रोधेलोभेमोहेहिंदाछा
वाहियो ॥ २ ॥ येकादासिवृतकरीगोर्वीदनेगायो ॥ भणेनारसहिओ
प्राणीनुशाहानेजायो ॥ ३ ॥

पद-२ राग वसंत.

प्रेमदापुजोरेपूजोरेप्रीयशुआणीप्रेम ॥ आव्योदाढोरंगरमवानो ॥
पंचमीपुरणनेम ॥ १ ॥ नानाविधीनाकुसमअनुपम ॥ केसरचंदनघो-
लि ॥ आबरीगुलालआगररसउत्तम ॥ अरचोवनमाली ॥ २ ॥ ध-
न्येधन्येरीतुरळियामनीरे ॥ फुल्युसघळुवननारसैयाचोस्वामीरंगभरीर-
मसे ॥ जुवातिजगजीवन ॥ ३ ॥

पद ३—राग वसंत.

शामासरबमलिसरबमलीरे ॥ गोकुलकेरीनारी ॥ गायगेलिकरे
मदमाति ॥ संगेनंदकुमार ॥ १ ॥ चुवाचंदनभरीभरीछाटे ॥ नारीने-

